

महाराष्ट्र शासन  
आदिवासी आवित्ती



८३

## महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

आदिवासी भागातील

विशेषतः

डोंगराळ व अतिदुर्गम भागातील

विकास कार्यक्रमांचा आढावा

घेण्यासाठी नेमलेल्या समितीचा

( बामणी समिती ) अहवाल

१९८९





## महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

आदिवासी भागातील

विशेषतः

डोंगराळ व अतिदुर्गम भागातील

विकास कार्यक्रमांचा आढावा

घेण्यासाठी नेमलेल्या समितीचा

( बामणी समिती ) अहवाल

१९८९



## समिती अध्यक्षांचे मनोगत

५८ ले जिल्हातील बासणी आणि ठाणो जिल्हातील मुरबाड तालुक्यातील आदिवासी मुलांचे झालेले मृत्यु या संबंधात महाराष्ट्र विधानसभा नियम २९१ अन्वये उपस्थित केलेल्या प्रस्तावावरील चर्चेच्या वेळी दिनांक ३० जून, १९८७ रोजी सभागृहात अशा स्वरूपाचे आश्वासन देण्यात आले की, "आदिवासी भागातील विशेषात: डॉगराळ व अति दुर्गम क्षेत्रात राहणा-या शेवटच्या माणसापैर्यत शासकीय योजना योग्यपुकारे जातात किंवा नाही," याची पांहणी करण्यासाठी व त्याबाबत शिकारसी करण्यासाठी, तसेच त्यामध्ये काही उणिवा असतील तर त्या दूर करण्यासाठी व योग्यपुकारे नियोजनाचे स्वरूप ठरविण्यासाठी दोन्ही सभागृहातील सर्व पक्ष सदस्यांची त्यावेळचे आदिवासी विकास मंत्री, आमदार श्री. शिवाजीराव मोर्दे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली.

समितीच्या कामाचे स्वरूप मुख्यत: "आदिवासी क्षेत्रात राबविण्यात येणा-या निरीनिराळ्या विकास योजनाबाबत अग्रक्रम सुचिविणे, सध्या राबविल्या जाणा-या विविध योजनांपासून आदिवासीला झालेला फायदा याबाबत आढावा घेणे, आदिवासी विकास योजना राबविण्यासाठी कार्यरत असलेल्या प्रवलित प्रशासकीय यंत्राणोचा आढावा घेणे व शेवटी डॉगराळ व दुर्गम क्षेत्राच्या व त्या क्षेत्रात राहणा-या आदिवासीच्या विकासासाठी स्वतंत्र शिकारशी करणे हे होते. समितीली सुरवातीला हे काम पूर्ण करण्यावाठी सहा महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. परंतु समितीचे हे काम राज्यस्तरावरील आणि व्यापक स्वरूपाचे असल्यामुळे दिलेल्या मुदतीत समितीली हे काम पूर्ण करता आले नाही. त्यासाठी वेळेवेळी मुदत वाढवून घेण्यात आली.

या कालावधीत समितीचे उपाध्यक्ष श्री. भालचंद्र अनंत सावंत, सार्वजनिक आरोग्य मंत्री यांचे निधान झाले. त्यानंतर पुढे मंत्रीमंडळात

हांदेपालट झाल्याने व आदिवासी विकास मंत्री पदाची सूत्रे माझ्याकडे आली. आदिवासी विकास मंत्री पा नात्याने पा समितीच्या कामाची जबाबदारी महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री नामदार श्री.शारदरावजी पवार यांनी विश्वासाने माझ्यावर टाकली, त्याबद्दल त्यांचा मी अंत्यंत आभारी आहे.

या समितीचे माजी अध्यक्ष मा.शिवाजीराव मोर्दो यांनी समितीच्या अनेक बैठका ठोऱ्यन अहवालाचे पुष्कळच काम पूर्ण केलेले होते. या समितीचा अध्यक्ष म्हणून मी काम पाहू लागलो त्यावेळी अहवालाचे काम अंतिम टप्प्यात आलेले होते. अहवालाला अंतिम आणि निर्णायिक रूप देण्याचे काम माझ्या अध्यक्षातेहालील समितीने अनेक बैठका ठोऱ्यन पशास्वीरित्या पूर्ण केलेले आहे.

समितीचा अहवाल पूर्ण करून अध्यक्ष या नात्याने आज तो राज्याचे मुख्यमंत्री मानीय श्री.शारदरावजी पवार यांना सादर करताना मला अतिशाय आनंद होत आहे. कोणत्याही समितीचा अहवाल हे समितीच्या सर्व सदस्यांचे सामुहिक जबाबदारीचे व एकत्रित केलेल्या कामाचे प्रतिक असते. या समितीतील अनेकमान्यवर सदस्यांनी वैयक्तिक व सामुहिक पदतीने समितीपुढे विचारार्थ ठेवलेल्या विषयांवर वैगवेगऱ्या दृष्टीकोनातून वेळोवेळी आपते विचार मांडले. त्यांच्या या विचारांचा व मार्गदर्शनाचा समितीचा अध्यक्ष या नात्याने काम करताना मला व समितीला चांगला उपयोग झाला. त्याबद्दल सर्व समिती सदस्यांचा मी आभारी आहे. या संबंधांत समितीचे माजी अध्यक्ष, श्री.शिवाजीराव मोर्दो (माजी आदिवासी विकास मंत्री), माजी उपाध्यक्ष कै.भालचंद्र अंत सावंत (माजी सार्वजनिक आरोग्य मंत्री), श्रीमती रजनी सातव(माजी सार्वजनिक आरोग्य व आदिवासी विकास राज्यमंत्री) यांचे मला आवर्जून आभार मानले पाहिजेत. त्याच बरोबर समितीचे प्रथमपासून अखोरपर्यंत सदस्य म्हणून काम करणारे विद्यानसभा व विद्यानपरिषद सदस्य, सचिव,

आदिवासी विकास विभाग, सचिव, आरोग्य विभाग, सचिव, नियोजन विभाग, संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांचाही मी आभारी आहे. हा अहवाल पूर्ण करण्यासाठी आदिवासी विकास विभागाचे माजी सचिव, श्री.लालफक इतुआला यांनी छास लक्ष दिले होते. अहवालातील शिफारशी आदिवासींना भविष्य काळात उपयोगी ठरतील या दृष्टीने त्यांनी समितीला अनेक सूचना केल्या. त्यांच्या या बहुमोल सहकार्याचा मी इधे मुद्दाम उल्लेख करतो. तसेच समितीचे माजी सदस्य सचिव, श्री.रमानाथ इंद्रा, (माजी संचालक, आदिवासी विकास,) यांनी अहवाल पूर्ण करण्यासाठी बरीच मेहनत घोतली त्यांचाही मी इधे मुद्दाम उल्लेख करतो.

समितीने अहवालात काही महत्वपूर्ण सूचना केलेल्या आहेत. त्यांचा ठोडक्यात इधे उल्लेख करणे गैर होणार नाही. समितीने आदिवासी उपयोजना कार्यक्रमांतर्गत विकास कार्यक्रमाचा अग्रक्रम कसा असावा, याबाबत काही महत्वपूर्ण सूचना केलेल्या आहेत. अतिरुग्म तसेच डॉगरांड प्रदेशात आदिवासी विकासाच्या नियोजनाच्या दिशा कशा असल्या पाहिजेत तेथील आदिवासी विकासासाठी दळणावळणा, आरोग्य, शिक्षण, रोजगार या बाबीना कसे महत्व दिले पाहिजे, याबाबत सविस्तर सूचना केलेल्या आहेत. आदिवासी क्षेत्रात सूचित असलेल्या आदिवासी विकास विभागाची प्रशासकीय यंत्राणा काम करीत असली तरी ही प्रशासकीय यंत्राणा अत्यंत कम्ळुवत व दुर्बल अशी आहे. याचा स्पष्ट उल्लेख समितीने अहवालात केलेला आहे. व त्यात तातडीने सुधारणा करणे किती गरजेवे आहे, या बाबीकडे शासनाचे लक्ष वेधाले आहे.

"आदिवासी विकास विभाग" हा एक स्वतंत्र विभाग निर्माण केला असला तरी या विभागाची प्रशासकीय यंत्राणा ही प्रादेशिक

पातळीवर आदिवासी विकासाबाबत सर्वप्रकारची कामे करण्या इतपतः  
जबाबदार केल्याशिवाय, "आदिवासींचा विकास" होऊ शकणार नाही,  
हे हि समितीने अहवालांत र्पष्ट केले आहे. त्यास अनुसरून समितीने  
आदिवासी विकास विभागाची पुर्नरचना कशी करावी व आदिवासी  
विकास विभागाला कोणात्या कामासाठी किती व कोणता अधिकारी  
वर्ग असावा याबाबत सूचना केल्या आहेत. मला इथे असे नमूद करावेसे  
वाटते की, समितीची ही सूचना अतिशय महत्वाची आहे. या पूर्वी  
"बळवी समिती, मोटो समिती, पिंचड समिती" या समित्यांनीही  
आदिवासी विकास विभागाची प्रशासकीय यंत्राणा सुधारण्याबाबत  
महत्वाच्या अनेक सूचना केल्या होत्या. परंतु शासनाकडून त्या सूचनांची  
दखल घोतली गेली नाही. त्याचा परिणाम या सूचनांवर कार्यवाही  
न झाल्याने आदिवासी विकासाचा प्रश्न आणाऱ्यानि जटील बनला आहे.  
आता यापुढे आदिवासी विकास विभागाच्या प्रशासकीय यंत्राणोमध्ये  
आवश्यक तो बदल केल्याशिवाय व त्यात वाढ केल्याशिवाय आदिवासी  
विकासाचा प्रश्न खाच्या अर्थाने सुटणार नाही. म्हणून शासनाने  
समितीची ही शिफारस तातडीने स्विकारावी व त्यानुसार आदिवासी  
विकास विभागाच्या प्रशासकीय यंत्राणोत बदल करावेत.

अतिदुर्गम व डॉगराळ प्रदेशातील आदिवासींचे प्रश्न हे विकासाचे  
दृष्टीने जटील प्रश्न आहेत. या प्रदेशातील दलणवळणाचा प्रश्न,  
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, शिक्षाचा प्रश्न,  
रोजगाराचा प्रश्न, हे प्राधान्याने सोडविले पाहिजेत. त्याशिवाय  
येणील जनतेला विकासाची फळे चाखाण्याचा आनंद भिळू शकणार नाही.  
समितीने त्यासाठी जिल्हावार अभ्यास करून आदिवासी क्षेत्रातील दुर्गम  
भाग व दुर्गम गांवाची यादी तयार केली आहे. ही यादी राज्याच्या

आठव्या पंचवार्षिक योजनेतील आदिवासी विकासाची दिशा ठरविण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वास वाटतो. आठव्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीत सुमारे १२५० हुग्म आदिवासी गांवांचे प्रश्न आपण पूर्णपणे सोडवू शकले तर या अहवालाचा आदिवासींना निश्चितपणे उपयोग झाला असे म्हणाता येईल.

समितीच्या अन्य विविध शिफारशी विस्ताराने अहवालात मांडल्या आहेत. या ठिकाणी मी केवळ माझ्या भावना प्रगट करीत आहे. मा.मुख्यमंत्री श्री.शरदरावजी पवार यांनी माझ्यावर विश्वास टाकून या समितीच्या अध्यक्षापदाची धूरा माझ्याकडे दिली, ती मी सर्व सदस्यांच्या आणि सहका-यांच्या मदतीने समितीचा हा अहवाल शासनाला सादर करून पूर्ण करत आहे. समितीचे सदस्य सचिव, श्री.ए.डी.वसावे, संचालक, आदिवासी विकास विभाग, नाशिक यांनी अहवालाता अंतिम व निर्णायिक रूप देण्याच्या कामी खूप भेन्नत घेतली व हे काम पूर्ण केले त्याबद्दल त्यांनाही धान्यवाद दिले पाहिजेत. इवेटी समितीच्या सदस्यांनी मता जे सहकार्य दिले, त्यामुळे हा अहवाल पूर्ण होउ शकला याचा मी इधे मुद्दाम उल्लेख करतो व समितीच्या सर्व सदस्यांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार मानतो.

आदिवासी विकास विभागातील मंत्रालयीन अधिका-पांनी समितीच्या बैठका बेळोवेळी आयोजित करण्यासाठी जी मदत केली, सहकार्य दिले, त्यांचाही मी इधे मुद्दाम उल्लेख करतो. हा अहवाल त्यार करण्यात संचालक, आदिवासी विकास विभाग, नाशिक व त्यांच्या कार्यालयातील सेवकवर्गांचा महत्वपूर्ण वाटा आहे, हे नमूद केले पाहिजे.

या अहवालाच्या कार्यात्तियीन कामाची जबाबदारी आदिवासी विकास संचालनालयाकडे देण्यांत आली होती. ती संचालनालयाने पशास्वीरित्या व चोरापणे पूर्ण केलेली आहे. आधुक्त आदिवासी विकास कार्यात्तियातील सांखियकी अधिकारी, श्री. छाटी यांनी हा अहवाल तयार करण्याच्या कामी छूप मेहनत घोतलीव बहुमोल सहकार्य केले. तसेच संचालनालयाचे इतर सेवक व विशेषज्ञातः स्टेनोटायपिस्ट, श्री भाट यांनी प्रारूप अहवालाच्या वेळोवेळी सविस्तर नोंदी करून दिल्या, त्यामुळे हा अहवाल तयार करताना त्या नोंदीचा छूपच उपयोग झाला. या सर्वांचा याठिकाणांमी मी मुद्दाम उल्लेख करतो व पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो.

#### १८ अन्यवाद

मुंबई

दिनांक : १४०८०१९८९

श्री. सुरुपसिंग नाईक,  
समिती अध्यक्ष व  
आदिवासी विकास मंत्री.

## अनुक्रमिता

अ.क्र.	विषय	पान क्रमांक
१)	प्रकरण - १ समितीची स्थापना व कार्यपद्धती	१
२)	प्रकरण - २ आदिवासी उपयोजनेची अंमलबजावणी व त्यावरील समितीने काढलेले निष्कर्ष	१०
३)	प्रकरण - ३ आदिवासी विकास योजना - दृष्टीकोन	४६
४)	प्रकरण - ४ आदिवासी उपयोजना तयार करण्याची संस्थाची पद्धत व त्यांतील अग्रक्रम.	५३
५)	प्रकरण - ५ डॉगराळ व अतिहुर्गम आदिवासी क्षेत्र ठरविणे आणि त्या करीता सुचविलेला कार्यक्रम.	६७
६)	प्रकरण - ६ आदिवासी विकास विभागाची प्रशासकीय यंत्राणा	७९
७)	परिशिष्ट सूची ( परिशिष्ट क्र. १ ते २१ )	१०८
८)	संघिव, नियोजन विभाग यांचा वेगळा अभिप्राय	११३



प्रकरण - १

समितीची स्थापना व कार्यपदती

**१) प्रास्ताविक :**

महाराष्ट्र राज्यांत आदिवासी कोत्राकरिता स्वतंत्र उपयोजना पाचव्या पंचवार्षिक योजनेपासून (१९७५-८०) सुरु झाली. त्याप्रमाणे आदिवासी उपयोजनेच्या कामास प्रत्यक्षांत १९७६-७७ या आर्थिक वर्षापासून सुरु वात झालीया योजनेखाली आदिवासी उपयोजना कोत्र निश्चीत करून एक कोत्र विकास योजना म्हणून या कोत्राचा व या उपयोजना कोत्रातील वैयक्तीक आदिवासींचाही योजनाबद्द विकास करणोसाठी झासनाच्या विविध विभागात आदिवासी उपयोजनेचा कार्यक्रम तयार करण्याची पदत सुरु झाली.

आदिवासी उपयोजनेचे काम सुरु होऊन आता जवळ जवळ १५ वर्षांचा काळ लोटलेला असला तरी धुळे व ठाणे जिल्हयातील काही अतिदुर्गम भागात रोगाचा फेलाव झाल्यामुळे अनेक आदिवासी लोक व मुले मरण पावली. त्यामुळे या प्रश्नाची चर्चा महाराष्ट्रभार झाली. त्याचे पडसाद विधान सभा व विधान परिषदेत उमटले. विधान सभेत व विधान परिषदेमध्ये या प्रश्नावर बरीच चर्चा झाली. आदिवासी उपयोजना कोत्रातील काही गावांना अधाप पिण्यासाठी पुरेसे व स्वच्छ पाणी उपलब्ध झालेले नाही. तसेच त्यापैकी काही गावांशी अजूनपर्यंत बारमाही संपर्क सहजपणे साधाता आलेला नाही. परिणामी अशा कोत्रासाठी आरोग्य सेवा व शिक्षापाच्या सोयी पुरविण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आदिवासी भागास आदिवासी उपयोजनेचा काय लाभ झाला आहे हे तपासण्याची

आवश्यकता भासली. महाराष्ट्र राज्य विधान सभेत या प्रश्नावर  
चर्चेच्या केळी दिलेल्या आश्वासनानुसार (दिनांक ३० जून १९८७)  
आदिवासी भागातील विशेषज्ञतः डॉगराळ व अतिदुर्गम कोत्रात  
राहणा-या इोवटच्या माणासापर्यंत उपयोगनेचे कोणतो लाभ झाले  
आहेत याबाबत पहाणी करून गरजेनुसार योजनेत पोऱ्य ते बदल  
मुक्तविषयासाठी व त्यासंबंधात शासनाला शिफारसी करण्यासाठी  
दोन्ही सभागृहांच्या सर्व पक्षीय सदस्यांची एक समिती नेमण्यात आली.

या आश्वासनानुसार शासनाने खालील सदस्यांची एक समिती  
शासन निर्णय क्रमांक एम आय एस - १०८७/पु.क्र.१४२/का.१६ दिनांक  
९ सप्टेंबर १९८७ रोजी स्थापन केली.

१.	श्री. शिवाजीराव मोर्टो, आदिवासी विकास मंत्री	अध्यक्ष
२.	श्री. भालचंद्र अनंत सावंत, सार्वजनिक आरोग्य मंत्री	उपाध्यक्ष
३.	श्रीमती रजनी सातव, सार्वजनिक आरोग्य व आदिवासी विकास राज्य मंत्री	सभासद
४.	श्री. पृभाकर बाबुराव मामुलकर, विधान सभा सदस्य	सभासद
५.	श्री. सत्यवानराव विश्वेश्वरराव राजे, विधान सभा	सदस्य
६.	श्री. अर्जुनसिंग पिरसिंग वळवी, विधान सभा सदस्य	सभासद
७.	श्री. सुमंत राजाराम राऊत, विधान सभा सदस्य	सभासद
८.	श्री. शांकर सहाराम नम, विधान सभा सदस्य	सभासद
९.	श्री. हरी शांकर महाले, विधान सभा सदस्य	सभासद
१०.	श्री. रामु म्हातंग पटेल, विधान सभा सदस्य	सभासद
११.	श्री. शांकर आबा गोवारी, विधान सभा सदस्य	सभासद
१२.	श्री. अण्णा डांगे, विधान परिषद सदस्य	सभासद
१३.	श्री. किसनराव मकाजी राठोड, विधान परिषद सदस्य	सभासद
१४.	सचिव, आदिवासी विकास विभाग	सभासद

१५.	सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग	सभासद
१६.	सचिव, नियोजन विभाग	सभासद
१७.	संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.	सभासद
१८.	संचालक, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नासिक समितीची स्थापना दिनांक ९ सप्टेंबर १९८७ रोजी झाल्यानंतर समितीने वेळ न घालविता आपले कामकाजास लगेच शुरुवात केली. समितीची पहिली सभा दिनांक १६ सप्टेंबर १९८७ रोजी घोष्यांत आली. झासन निर्णयानुसार समितीने आपला अहवाल ६ महिन्यांत सादर करावयाचा होता. परंतु समितीची कार्यकक्षा अतिशय विस्तृत असल्याने समितीला ६ महिन्यांत कामकाजाचा परिपूर्ण आढावा घोता आला नाही. म्हणून समितीला आपला अहवाल सादर करणोस वेळोवेळी मुदत वाढ देणोत आली.	सभासद सचिव
	मध्यंतरीच्या काळात झासनांत बदल झाल्यामुळे समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व अन्य काही सदस्यांमध्ये ठोडा बदल करण्यात आला. हा बदल झासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक - एमआयएस- १०८७/प्र.क०.१४२/का.१६ दिनांक २८ सप्टेंबर १९८८ अन्वये करण्यांत आला. समितीला त्या निर्णयानुसार नऊ महिन्यांची मुदतवाढ मंजूर करण्यांत आली. या आदेशानुसार सदस्यांच्या नामनिर्देशानांत पुढीलप्रमाणे बदल करण्यांत आले. समितीचे अध्यक्ष	-- श्री. सुरुपसिंग नाईक, आदिवासी विकास मंत्री. (श्री. शिवाजीराव मोर्दो, माजी आदिवासी विकास मंत्री यांचेवजी)
समितीचे उपाध्यक्ष	-- श्री. सुराक्करराव नाईक, समाज कल्याण, उर्जा आणि संसदीय कार्यमंत्री. (कै. भालचंद्र अनंत सावंत, माजी आरोग्य मंत्री यांचे ऐवजी)	
सभासद	-- श्री. मधुकरराव पिचड, आदिवासी विकास राज्यमंत्री (श्रीमती रजनी सातव, माजी सार्वजनिक आरोग्य व आदिवासी विकास राज्यमंत्री यांचे ऐवजी)	

सदस्य सचिव	-- श्री.रमानाथ शां, जिल्हाधिकारी अहमदनगर.
सभासद	-- संचालक, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
इतर १४ सभासद	-- पूर्वी नेमल्या प्रमाणेच आहेत.

महाराष्ट्र शासन, आदिवासी विकास विभाग, शासकीय निर्णय दिनांक २७.३.१९८९ अन्वये समितीस आपला अंतिम अहवाल शासनाला सादर करण्याची मुदत दिनांक ८.६.१९८९ अखोर देण्यांत आलेली आहे. त्याचप्रमाणे श्री.रमानाथ शां, जिल्हाधिकारी, अहमदनगर यांचेएवजी पापुढे समितीचे सदस्य सचिव म्हणून श्री.ज.प.वसावे, संचालक, आदिवासी विकास यांची नियुक्ती करण्यात आली.

## २) समितीची कार्यकक्षा :

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक इमआयएस १०८७/प्र.क्र.१४२/का.१६, दिनांक ९ सप्टेंबर १९८७ नुसार समितीची कार्यकक्षा पुढील प्रमाणे ठरविण्यांत आली आहे.

(अ) आदिवासी क्षेत्रांत राबविण्यात घेणा-या निरनिराळ्या विकासाच्या योजनांबाबत अग्रक्रम सुचिप्रिणे.

१. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळातर्फे राबविल्या जाणा-या योजनांसकट सैध्या राबविण्यात घेणा-या विविध शासकीय योजना व त्या पासून आदिवासीना झालेला फायदा याबाबत आढावा घोणे.
२. आदिवासी विकासाच्या योजना राबविण्यासाठी सैध्या असलेल्या प्रशासकीय यंत्रणोचा आढावा घोणे.

(ब) डॉगराळ व अतिरुद्गम क्षेत्राबाबत आवश्यक वाटल्यास समितीने स्वतंत्र शिफारशी करणे.

३) समितीची कार्यपदती :

समितीने कामकाजास सुरुवात करण्याच्या बेळी आदिवासी उपयोजनेअंतर्गत येणा-या योजनांवर झालेला खार्च व प्रगती विणायी प्रथम आढावा दोण्याचे ठरविले. शासनाच्या निरनिराळ्या विकास योजनामुळे व खास करून आदिवासी उपयोजनेची अंमलबजावणी सुरु झाल्यापासून आदिवासी क्षेत्राचा विकास झाला किंवा नाही, झाला असल्यास कितपत झाला आहे आणि या योजनेमुळे आदिवासीच्या संपूर्ण जीवनावर आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीत काय परिवर्तन झाले आहे हे जाणून दोण्यासाठी समितीने सर्व प्रशासकीय विभाग प्रमुखांच्या साक्षाती दोण्याचे ठरविले. त्याचबरोबर डॉगराळ आणि अतिदुर्गम भागात प्रत्यक्षा जाऊन त्या भागातील कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी आणि क्षेत्रीय अधिकारी यांचे बरोबर सखांत चर्चा करून आदिवासीच्या विकासासंबंधी प्रश्नावर समितीचे उहापोह करण्याचे ठरविले. या ठोरणानुसार समितीने आपल्या कामकाजाची प्रत्यक्षा सुरुवात केली. या एकूण प्रश्नाची माहिती घोत असतांना समितीला आदिवासी उपयोजना योग्य रितीने राबविण्याच्या दृष्टीकोनातून इतर राज्यातील प्रशासकीय यंत्रणोचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. तसेच "वळवी समितीने" महाराष्ट्र शासनास जो अहवाल सन १९८१ साली सादर केला आहे तोही समितीने विचारात घोतला. या सर्व पाहणीच्या आधारे व सथःस्थितीचे निरीक्षण करून या समितीने आदिवासीच्या सर्वक्षण विकासासाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये बदल घाडवून आणण्यासाठी काही मुलभूत शिफारशी करण्याचा निर्णय दोण्याचे ठरविले.

समितीने सर्व विभाग प्रमुखा व खातेप्रमुखांच्या बैठका घेऊन त्यांचे कामकाजाबाबत जरुर ती माहिती घोतली. त्याबाबतची माहिती

परिस्थिती "१" मध्ये दिलेली आहे.

समितीने दिनांक १३ ऑक्टोबर १९८७ रोजी इासेत्या सभोत काही दुर्गम भागांची पाहणी करण्यासाठी समिती सदस्यांच्या अध्यक्षातेसाळाती उपसमितीच्या नेमणूका केल्या. या सदस्यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्राता प्रत्यक्ष भोटी देवून त्या क्षेत्रातील परिस्थितीचा अभ्यास करून मुख्य समितीला आपला अहवाल देण्याचे ठरविण्यात आले. ही पाहणी करीत असतांना या भागांत पिण्याचे पाणी, आरोग्य, रस्ते, दळणावळणा व शिक्षण याबाबतीत संघर्षातील काय आहे याची बारकाईने पाहणी करावयाची होती. या निर्णयाप्रमाणे उपसमित्यांनी त्याचे अहवाल मूळ समितीला सादर केले. त्या अहवालातील माहितीचा समितीस फार उपयोग इसाला आहे हे या ठिकाणी मुद्दाम नमूद करणोत येत आहे.

आदिवासी भागातील विशेषतः डॉगराळ व अति दुर्गम क्षेत्रात राहणा-या शैवटच्या माणसापर्यंत शासकीय योजना योग्य प्रकारे जातात की नाहीत याची पहाणी करण्यासाठी व त्याबाबत शिफारस करण्याची तसेच त्यामध्ये काही उणीचा असतील त्या दुर करण्यासाठी व योग्य त-हेचे नियोजनाचे स्वरूप ठरविण्यासाठी समितीची स्थापना. .

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्रमांक-एमआयएस-१०८७/प्र.कृ. १४२/का.१६  
मंत्रालय विस्तार भावन, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक - ९ सप्टेंबर १९८७

### शासन निर्णय :

"धुळे जिल्ह्यातील बामणी आणि ठाणे जिल्ह्यातील मुरब्बाड तालुक्यात गोवरामुळे आदिवासी मुलांचे झालेले मृत्यू" यासंबंधात महाराष्ट्र विधान सभा नियम २९१ अन्वये उपस्थित केलेल्या प्रस्तावावरील चर्चेच्या वेळी दिनांक ३० जून १९८७ रोजी अशा स्वरूपाचे आश्वासन देण्यात आले की, आदिवासी भागातील विशेषतः डॉगराळ व अति दुर्गम क्षेत्रात राहणा-या शैवटच्या माणसापर्यंत शासकीय योजना योग्य प्रकारे जातात की नाहीत याची पहाणी करण्यासाठी व त्याबाबत शिफारस करण्यासाठी तसेच त्यामध्ये काही उणीचा असतील त्या दुर करण्यासाठी व योग्य त-हेचे नियोजनाचे स्वरूप ठरविण्यासाठी दोन्ही सभागृहाच्या सर्व पक्षांची एक समिती नैमंद्यात घेईल.

- २) वरील परिच्छेदातील आश्वासनाला अनुसरुन खाली नमुद केलेल्या सदस्यांची समिती शासन स्थापन करीत आहे.

१)	श्री. शिवाजीराव मोर्टो, आदिवासी विकास मंत्री	अध्यक्ष
२)	श्री. भालचंद्र अवंत सावंत, सार्वजनिक आरोग्य मंत्री	अपाध्यक्ष
३)	श्रीमती रजनी सातव, सार्वजनिक आरोग्य व आदिवासी विकास राज्यमंत्री	सभासद
४)	श्री. पुभाकर बाबूराव मामुलकर, विधान सभा सदस्य	सभासद
५)	श्री. सत्यवानराव विश्वेश्वरराव राजे, विधान सभा सदस्य	सभासद
६)	श्री. अर्जुनसिंग पिरसिंग वळवी, विधान सभा सदस्य	सभासद
७)	श्री. सुमंत राजाराम राऊत, विधान सभा सदस्य	सभासद
८)	श्री. शंकर सखाराम नम, विधान सभा सदस्य	सभासद
९)	श्री. हरी शंकर महाले, विधान सभा सदस्य	सभासद
१०)	श्री. रामू म्हातंग पटेल, विधान सभा सदस्य	सभासद
११)	श्री. शंकर आबा गोवारी, विधान सभा सदस्य	सभासद
१२)	श्री. अण्णा डांगे, विधान परिषद् सदस्य	सभासद
१३)	श्री. किसनराव मकाजी राठोड, विधान परिषद् सदस्य	सभासद
१४)	सचिव, आदिवासी विकास विभाग	सभासद
१५)	सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग	सभासद
१६)	सचिव, नियोजन विभाग	सभासद
१७)	संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.	सभासद
१८)	संचालक, आदिवासी विकास, नाशिक	सभासद-सचिव
३)	उपरोक्त समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे राहील. अ) आदिवासी बैत्रात राबविण्यात पेणा-या निरनिराळ्या विकासाच्या योजनाबाबत अग्रक्रम सुचविणे या कारणासाठी समिती - १) महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळातर्फे राबविल्या जाणा-या योजनासिकट सूच्या राबविण्यात पेणा-या विविध योजना व त्यापासुन आदिवासीना झालेला फायदा याबाबत आढावा घोईल.	

- २) आदिवासी विकासाच्या योजना राबविण्यासाठी सध्या असलेल्या प्रशासकीय पंत्राणोचा आढावा घेईल.
- ब) डॉगराळ व दुर्गम आदिवासी क्षेत्राबाबत आवश्यक वाटल्यास समितीने स्वतंत्र शिफारशी कराव्यात.
- ४) समिती आपला अहवाल सहा महिन्याच्या कालावधीत शासनास सादर करील. समितीचे अशासकीय सभासद शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक टिआरए-१४००/१३१/१८, दिनांक २७.१.१९८० अन्वये प्रवास भात्ता व दैनिक भात्ता मिळण्यास पात्र राहतील. संचालक, आदिवासी विकास, नाशिक यांना उपरोक्त देयकावर प्रतिस्वाक्षारी करण्यास प्राप्तिकृत करण्यात येत आहे.
- ५) हा शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीनुसार व त्या विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक सीआर-६७४/व्यय-११, दिनांक १०.८.८७ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.
- महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने.

सही/-xxx

(ज.ल.पिंपळे)

उपसचिव, महाराष्ट्र शासन.



प्रकरण - २

आदिवासी उपयोजनेची अंमलबजावणी व त्यावर समितीने काढलेले निष्कर्ष :

आदिवासी उपयोजनेच्या कामकाजाचा आठावा

समितीसमोर आदिवासी विकास विभागाने आदिवासी उपयोजनेच्या कामकाजासंबंधी छालीलपुमाणे माहिती दिली.

१) आतापर्यंत आदिवासी उपयोजनेची अंमलबजावणी शासनाच्या इतर विभागांवर व त्या विभागाच्या कार्यपद्धतीवर छास करून अवलंबून राहिलेली आहे. आजच्या नियोजन पद्धतीनुसार नियोजन अंतर्गत थावयाचा निधी आज ज्या त्या विभागास त्यानी ठरविलेला कार्यक्रम राबविण्यासाठी दिला जातो. संबंधीत विभाग त्यांना मिळाणा-या एकूप तरतुदीमधून आदिवासी क्षेत्र विकासासाठी व आदिवासीच्या कल्याणासाठी ज्या योजना त्यांनी तयार केलेल्या आहेत त्या रकमेची (निधीची) तरतुद दाखाविलात. या वेगळ्या तरतुदीला संबंधीत शासकीय विभाग आणि शासन देखालील आदिवासी उपयोजनेची तरतुद म्हणून संबोधित आहे. या प्रचलित नियोजन पद्धतीत आदिवासी व आदिवासी क्षेत्राच्या गरजांचे खारे प्रतिबंब दिसून येत नाही व खा-या अर्थाने या योजनेस आदिवासी उपयोजना म्हणाणे योग्य नाही. आदिवासी विकास विभागाच्या या मताशाऱी समिती सहमत आहे.

२) शासनाच्या/विभागाकडे आज जो निधी उपलब्ध करून दिला जातो तो निधी त्या त्या आर्थिक बर्जात सार्व करणे याच गोष्टीला प्राधान्य मिळत गेल्यामुळे आदिवासीच्या छास गरजांचा व अडवणीचा विचार उपयोजनेअंतर्गत कार्यक्रमांत होताना दिसत नाही.

३) नियोजनाच्या या पृष्ठतीमुळे (अ) रोजगार हमी योजना, (ब) वाहतूक व दळणावळणा, (क) मोठे आणि मध्यम पाटबंधारे योजना, (ड) लघुपाटबंधारे, (इ) पाणी पुरवठा, गृह निर्माण आणि नागरी विकास, विद्युत विकास इत्यादी कार्यक्रमावर आदिवासी उपयोजनेच्या नांवाखर अधिक खार्च होतो. इवढया मोठ्या प्रमाणात आदिवासी उपयोजनेवर शासनाचे विभाग हे खार्च दाखावित असले तरी आदिवासी जनसमुहाला आणि अत्यंत मागास व अतिरुग्म कोऱ्हांतील गरीब लोकांना हया कार्यक्रमाचा पुरेसा लाभ झालेला नाही.

ही वस्तुस्थिती लक्षात घेऊ आदिवासी विकास विभागाने समितीसमोर आग्रहाने मत प्रतिपादन केले की, आदिवासी उपयोजनेसाठी जो काही नियतव्यय शासन ठरविणार आहे तो नियतव्यय आदिवासी विकास विभागाकडे संपूर्णपिणे सुपूर्त करण्यात यावा. हा नियतव्यय आदिवासी विकास विभागाकडे आल्यानंतर आदिवासीच्या प्रत्यक्षात अडवणी लक्षात घेऊ, संबंधीत विभागाचा कार्यक्रम, आदिवासी कुटुंबाचा वैयक्तीक विकास आणि त्यांच्या कोऱ्हाचा विकास यांची सांगड घातून आदिबृहस्पी विकास विभाग इतर विभागांना जरुर त्या सूचना देऊ त्यांचैकडे/सुपूर्त करील. त्याच वेळेला राज्याच्या योजनाबद्द विकासासाठी जो शासनाचा दृष्टीकोन व प्राधान्य ठरविणेची पृष्ठत आहे त्यात बदल न करिता आदिवासी उपयोजनेसाठी जो नियतव्यय वेगळा काढलेला आहे त्याचा तरी अग्रक्रम आदिवासीच्या छास गरजा बघून बदलण्यात यावा असे आदिवासी विकास विभागाचे मत आहे. समितीस हा मुद्दा मान्य करण्याजोगा वाटत आहे. आदिवासी विकासाबदल आणि आदिवासी कोऱ्हाच्या विकासाची जी आंच व धाडपड आदिवासी विकास विभागास आहे त्या मानाने शासनाच्या इतर विभागांना तेवढी व तीच आंच जाणवणार नाही असे समितीस वाटते. आजच्या प्रचलित पृष्ठतीत आर्थिक व्यापारात वार्षिक तरतूद खार्च करणे या गोऱ्हीला अवाजवी प्राधान्य मिळत गेल्यामुळे सन १९८७-८८ मध्ये बामणी वा मुरबाड सारखो

आदिवासीचे प्रश्न उन्हो राहिलेले आहेत. त्यावरुन स्पष्ट होते की अजुनही आदिवासी कोव्रातील, अतिदुर्गम भागातील गांवे आणि आदिवासी लोकांच्या काही अडचणी अधारी सुटलेल्या नाहीत हे स्पष्ट आहे.

आदिवासी उपयोजनांतर्गत जे निरनिराळे कार्यक्रम शासनाच्या विभागामध्ये राबविण्यात येत आहेत त्याची माहिती समितीने दोतली. त्या माहितीस अनुसरुन निरनिराळ्या योजनांच्या बाबतीत खालीलप्रमाणे आवश्यक त्या सुधारणा कराव्यात अशी समिती शासनास शिफारस करीत आहे.

### १ : कृषी विभाग -

परिशिष्ट २ मध्ये राज्य वार्षिक आदिवासी उपयोजना १९८७-८८ च्या नियतव्ययाचे विवरण दिलेले आहे. त्यावरुन असे दिसून येते की आदिवासी उपयोजनेच्या अंतर्गत पीक संवर्धन या शिळांखाली फक्त १०६९ टक्के रुचं झालेला आहे. ईती शिवाय ग्रामीण भागाच्या विकासाला दुसरा पर्याय नाही. एकूण आदिवासी लोकसंख्येपैकी शेकडा ८४ टक्के (शेतकरी ३९ + शेतमजूर ४५ टक्के) आदिवासी लोक जमिनीवर अवरंगून आहेत. खास करून पुणे, नाशिक, अहमदनगर, ८५६ जळगांव, गढचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांतील आदिवासी लोकांकडे सुपीक जमिनीचे प्रमाण त्या मानाने ब-यापैकी आहे. त्या दृष्टीने कृषी विभागात आदिवासीसाठी कृषी विकास व पीक संवर्धन कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घोता येण्याजोगा आहे. ही वस्तुस्थिती पहाता [आदिवासी उपयोजना कोव्रामधील कृषी विकास व पीक संवर्धनाचा विकास घाटक म्हणून आज १६ वा क्रमांक आहे तो किमान पहिल्या पाँचमध्ये तरी आला पाहिजे. या दृष्टीने कृषी विभागाच्या पीक संवर्धन कार्यक्रमाला पुरेशी तरतूद उपलब्ध करून दिली तरच आदिवासी शेतक-यांना ईती विकासासाठी खा-या अधारीने मदत होईल असे समितीचे मत आहे.]

## २ : पुनर्वसन विभाग -

पुनर्वसन कार्यक्रमात्तर्गत आदिवासीना फारच कमी जमिन देण्यांत आलेली आहे. त्याचे मुख्य कारण असे की, आदिवासी शोतकरी त्यांना मिळालेल्या जमिनीच्या मोबदल्यापैकी ७५ टक्के राशी शासनाजवळ जमा ठेवीत नाहीत. त्यामुळे हा शोतकरी प्रकल्पबाबृतीत असला तरी त्यांना दुस-या क्षेत्रांत जमिन देता येत नाही. तसेच ओलीत क्षेत्रांतील जमिनीचा दर जास्त असल्यामुळे आदिवासीना सिंचन क्षेत्रांतील जमिन घारेदीसाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज घ्यावे लागते. व ते त्यांना शक्य लोत नाही, तरी याबाबत समितीच्या पुढील सूचना आहेत.

(१) ✓ १) आदिवासी विस्थापितांकडून त्यांना जमिनीच्या मोबदल्यात मिळणा-या राशीपैकी ७५ टक्के राशी ऐवजी ६० टक्के राशी शासनाजवळ जमा ठेवावी. त्या राशीवर चक्रवाट प१दतीने विस्थापिताला घ्याज मिळावे.

(२) २) आदिवासी विस्थापितांकडून त्यांना जमिनीचा मिळालेला एकरी दर व सिंचन क्षेत्रांतील जमिनीचा एकरी दर यांत असलेली तफावत शासनाने अनुदान स्वरूपात यावी.

(३) ३) शक्य तो जमिनीच्या मोबदल्यात जमिनच त्यांना देण्यात यावी.

(४) ४) आदिवासी विस्थापितांना आर त्यांचे कुटुंबातील व्यक्तिस शासकीय नोकरीत किंवा अन्यत्र नोकरीत समाविष्ट करून घोण्याचे धोरण असले तरी या कामाची प्रगती समाधानकारक आढळली नाही.

विस्थापितांच्या कुटुंबातील व्यक्तिस नोकरीत समाविष्ट करण्याच्या कृष्टीने आवश्यक अर्हता प्राप्त व्हावी यासाठी तांकिंक शिक्षाणाचे, पांडे शिक्षाणाचे प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे आवश्यक आहेत. याबाबत पुढील शिक्षारशी करण्यांत येत आहेत.

**अ.१.५.६** (अ) आदिवासी विकास विभागाच्या न्युकिलअस बजेटमधून विस्थापित कुटुंबातील तरुणांना व स्त्रियांना प्रशिक्षण देण्यात यावे.

(ब) पाटबंधारे विभाग किंवा अन्य प्रकल्प राबविणा-या विभागाने प्रकल्पग्रस्त लोकांसाठी कोणत्या प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज आहे हे आदिवासी विकास विभागास कळवावे.

(क) ज्या प्रकल्पामुळे आदिवासी कुटुंबे किंवा गावे विस्थापित झाली त्या प्रकल्पातील तृतीय व चतुर्थ श्रेणीतील नेमपुकीत आदिवासी प्रकल्पग्रस्तांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे. सदर प्रकल्पामुळे बाईत झालेल्या एकूण प्रकल्पग्रस्तांपैकी आदिवासी प्रकल्पग्रस्तांच्या संख्येच्या प्रमाणांत टक्केवारीने नोक-या दिल्या जाव्यात.

**६** (ड) पुनर्वसन करतेकेळी नागरी सोयी उपलब्ध होतील अशा जागी पुनर्वसन करण्यात यावे. गावठाणाशिवाय स्मशानभूमी, शाळा, पाणवठा, गायरान, गांवभाड यासाठी जादा जमीन उपलब्ध करून देण्यात यावी.

**७** (इ) प्रकल्प आराखाड्यात पुनर्वसनाची तरतुद व्हावी. तसेच पुनर्वसनाच्या सोयी पूर्ण झाल्याशिवाय विस्थापन करण्यात येऊ नये.

**८** (ई) पुनर्वसनाच्या कार्यक्रमामध्ये विस्थापितांसाठी शाळा बांधून देण्याचा कार्यक्रम आहे. जेथे नव्याने पुनर्वसन होणार आहे त्या क्षेत्रात ७० टक्के पेक्षा जास्त विस्थापित आदिवासी असतील अशा गावी जिल्हा परिषदेची शाळा सुरु न करता शासकीय आश्रमशाळा सुरु करावी अशी समिती शिफारस करीत आहे. आश्रमशाळेमध्ये विस्थापितांच्या मुलामुलींची शैक्षणिक सोय छा-या अधाने होउन विस्थापितांवरील आर्थिक बोजा त्या मानाने कमी होईल. ही एक प्रकारे फार मोठी आर्थिक मदत विस्थापितांना होणार आहे असे समितीचे मत आहे.

## ३ : पशु संवर्धन

(१)

१) आश्रम शाळेतील विधायांची गरज लक्षात ठोउन

(आश्रम शाळा हे उपभोक्ता समून) दूध, बँडी, मांस, याकाबतची आश्रम शाळेची गरज लक्षात ठोउन आश्रम शाळेच्या गावी वा परिसरात आदिवासी लाभार्थीना सर्वतोपरी पशुसंवर्धन विभागाने प्रोत्साहन यावे.

(२)

२) एक दिवसाच्या कौंबडीच्या पिलांचे गट वाटप ही योजना पाहिजे तसी यशस्वी झालेली नाही असे समितीचे मत आहे. ज्या वातावरणात वा हवामानात एक दिवसाचे कौंबडीचे पिलू जन्माला पेते त्यापेक्षा आदिवासी छोड्यांतील वातावरण व हवामान एकदमच वेगळे असते. यासाठी आदिवासी लाभार्थीची प्रथम निवड करून त्यांना कुक्कुट पालनाचे शास्त्रोक्त शिक्षण, पिलांची योग्य वाढ व निगा, पिलांवर होणा-या वातावरणाचा परिणाम व दुष्परिणाम, पशुखाल्य इत्यादी बाबत माहिती देऊन नंतर या योजनेची अंमलबजावणी करावी.

(३)

३) वैयक्तिक लाभाच्या योजना राबविताना एक-एका गावांची निवड करून व त्या गावातील समुहाभार्फत या योजनेची अंमलबजावणी करावी. प्रत्येक गावांतील एक वा दोन लाभार्थी निवडून पशु संवर्धन विभागाची कुक्कुट पालनाची योजना यशस्वी होणार नाही असे समितीचे मत आहे. त्यासाठी समुह किंवा गटाची योजना तयार करावी.

(४)

४) पशु संवर्धन विभागामार्फत जे प्रशिक्षण वर्ग आणि विधावेतन योजना इत्यादी कार्यक्रम राबविले जातात त्यांत वस्तुस्थिती बदून कातमानानुसार व गरजेनुसार बदल करण्यात यावा. हया योजनाकडे लोक आकर्षित होतील व कायम उत्पन्नाचा १८ दा म्हणून हया योजनाचा स्विकार होईल हे पाहणे जरुरीचे आहे.

(५)

५) पशु संवर्धन विभागाच्या योजना आदिवासी विभागात यशस्वी करावयाच्या असल्यास आदिवासी स्त्रियांचा सहभाग वाढविणे अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी पशुसंवर्धन विभाग आणि आदिवासी विभागाने एकत्र मिळून आदिवासी स्त्रियांची प्रशिक्षण शिक्षीरे आयोजीत करावीत.

(१४) ६) आदिवासी क्षेत्रांत जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणांत आहे.

अशा क्षेत्रांत कृत्रिम रेतन केंद्रे स्थापन करण्यात यावी. ही केंद्रे पशु संबर्धन विभागाचे नीट चालवावीत अशी समिती आग्रह करीत आहे.

#### ४: दुर्ग विकास विभाग -

(१५) १) आदिवासी क्षेत्रांत दुर्ग व्यवसायाची वाढ होण्यासाठी आदिवासी स्त्रियांची मदत मोठ्या प्रमाणांवर घोतल्याशिवाय हा उपक्रम त्या भागांत यशस्वी होणार नाही असे समितीचे मत आहे.

(१६) २) यासाठी दुर्ग विकास विभाग आणि आदिवासी विकास विभागाने ठिकठिकाणी संयुक्तरित्या प्रशिक्षण सत्रे आयोजीत करावीत.

(१७) ३) आदिवासी तस्णांमध्ये दुर्ग विकास व्यवसायाची आवड निर्माण होईल व त्यांचा चरितार्थ चालू शकेल या दृष्टीने दुर्ग विभागाने काम करावे. दुर्ग विकास विभागाने दुर्ग जेहून मिळते ते घोजन व प्रक्रिया करून ते मुंबईला पाठविणे. येथेच न पांबता ठिकठिकाणी हा व्यवसाय वाढेल असे प्रयत्न करावेत व खास करून आदिवासी क्षेत्रांत या योजनेचा विस्तार करण्यासाठी व त्यातून आदिवासी तस्णांना चरितार्थ उपलब्ध होईल या दृष्टीकोनातून योजना तयार करावी.

#### ५ : मत्स्य व्यवसाय विभाग -

(१८) १) आदिवासीना मासेमारीच्या व्यवसायास मदत म्हणून जाळे वाटण करण्यांत यावे.

(१९) २) मच्छ व्यवसाय करणा-या सहकारी संस्थेमध्ये ५० टक्केपेक्षा जास्त सभासद आदिवासी असतील तर जिल्हा परिषदच्या किंवा शासकिय तलावातील मत्स्योत्पादनासाठी निविदा न मागविता हे काम सहकारी संस्थांना देण्यांत यावे.

३) आदिवासी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेत सर्वतोपरी  
मदत देणोसाठी मत्स्य विभाग व आदिवासी विभागानी प्रयत्न करावेत  
अशी समितीची शिफारस आहे.

#### ६ : फलोत्पादन विभाग -

- आदिवासी क्षेत्रामध्ये फलोत्पादन योजना मोठ्या प्रमाणांत घोणे शक्य आहे. त्यासाठी आदिवासी शोतक-यांना फलोत्पादनाचे प्रशिक्षण देण्यात यावे. असे प्रशिक्षण दिलेल्या आदिवासी शोतक-यांना १०० टक्के अनुदानावर फळझाडांची कलमे देवून फळ झाडाची लागवडी करण्यांत त्यांना मदत करावी. ज्या शोतक-यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे व नंतर अनुदान देण्यात आले आहे त्याच शोतक-यांवर सतत लक्ष ठेवणे या दृष्टीने हे कार्यक्रम सततपणे राबवावेत. शोतीला पुरक व्यवसाय म्हणून त्याची वाढ करण्यात यावी.

हा कार्यक्रम अधिक यशस्वी होण्यासाठी ज्या आदिवासी क्षेत्रात या कार्यक्रमाला अधिक प्रतिसाद मिळेल अशा क्षेत्राची किंवा गांव समूहांची निवड करून तेथे फलोत्पादन पथार्दर्शक प्रकल्प फलोत्पादन विभागाने राबवावा अशी समितीची शिफारस आहे.

#### ७ : एकात्मक ग्रामिण विकास कार्यक्रम -

१) दारिद्र्य रेणोखालील कुटुंबाच्या पहाणीतून अनेक आदिवासी पाडे व आदिवासी वस्त्या सुटल्या आहेत. या योजनेखाली सर्व आदिवासी कुटुंबांना फायदा होण्यासाठी पाडा आणि वस्त्याची पुन्हा नमुना पाहणी करून घोण्यांत यावी व दारिद्र्य रेणोखालील कुटुंबाची यादी अधावत करण्यात यावी त्यामुळे खारोखार दारिद्र्य रेणोखाली जगणा-या सर्व आदिवासीना या योजनेचा लाभ मिळेल. अशी समितीची शिफारस आहे.

२) ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये ६५००/- पेक्षा कमी आहे त्याच्या दारिद्र्य रेणोखालील कुटुंब म्हणून समावेश करावयाचा आहे. नवीन व्याख्येप्रमाणे पुन्हा कुटुंबाची प्रत्यक्षा पहाणी करावी लागेल जेणो करून आधिक आदिवासी कुटुंबाना वैयक्तिक लाभाच्या योजनांचा त्यामुळे लाभ घोता येतील.

३) एकात्मक ग्रामिण योजनेखाली जास्तीत जास्त रुपये ५०००/- अनुदान देता येते. याप्रमाणे रुपये १०,०००/- पर्यंत कर्ज लाभार्थीला देता येते. परंतु प्रत्यक्षांत आदिवासी लाभार्थीसि रुपये १०,०००/- पर्यंत कर्ज दिले जात नाही असे समितीला दिसून आले आहे. याचा अर्थ असा की या योजनेचा छा-या अर्थाने आदिवासीना लाभ मिळालेला नाही. ग्रामिण विकास विभाग आणि आदिवासी विकास विभागांनी एकत्र बसून या योजनेच्या अंगलबजावणीमध्ये जे दोष दिसून आले आहेत ते दूर करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी अशी समिती शिकारस करीत आहे.

#### ८ : एकात्मक बाल विकास योजना -

राज्यांत आदिवासी विभागातील पंचायत समित्यांचे स्तरावर ग्रामिण विकास विभागाने वर्ग - १ चे अधिकारी नेमून आदिवासी कोत्रांत बाल विकास प्रकल्प मोठ्या प्रमाणांत प्रथम सुरु केले गेले. यामध्ये माता-बाल संगोपन हा प्रमुख भाग आहे. अंगणवाडी सेविका आणि पंचायत समिती स्तरावरील मुख्य सेविका यांच्या मदतीने ही योजना राबविती जाते. या योजनेद्वारे आदिवासी कोत्रांतील गर्भवती स्त्रिया माता व पांच वर्षांखालील बालकांची देखाभाल चांगल्या रितीने होण्याची कल्पना आहे. वास्तवात अपेक्षेप्रमाणे या यंत्रणेने व व्यवस्थेने आदिवासी कोत्रांत नीट काम केलेले नाही असे समितीच्या निर्दर्शनास आपून देण्यांत आले.

आदिवासी विभागात माता-बाल संगोपनावे काम अतिशाय मर्ह्यावे आहे. आदिवासी विकास विभागाने या कामावे महत्व जाणून ही योजना यशस्वी होईल असे पहावे. आदिवासीची वस्ती पाडया-पाडयातून विरुद्धलेली असते. तेव्हा या योजनेचा विस्तार या पाडयापर्यंत शासनाने न्यावा अशी या समितीची शिफारस आहे.

### १ : पंचायत समिती -

१) महाराष्ट्र राज्यांत आदिवासी विकासावे कामकाज पहिल्यांदा पंचायत समित्यांचे मार्फत सुरु झाले. जिल्हा परिषदा आणि आदिवासी विकास गट जवळ जवळ एकाच वेळेला सुरु झाले असे समितीला सांगण्यांत आले. जिल्हा परिषदा व पंचायत समित्या आपल्या कामांत व लोकशाही विकेंद्रीकरणांत नक्कीच लोकाभिभासुला झाल्या आहेत. शासनावे बहुतेक विकास कार्यक्रम या संस्थाव राबवीत आहेत. त्या मानाने या घ्यवस्थेने आदिवासीचे विकास कार्यक्रमांत पाहिजे तो उत्साह दाखविलेला नाही हे असे समितीचे मत आहे. जिल्हा परिषदांनी व पंचायत समित्यांनी पुढाकार दोउन बामणी सारखांची ठिकाणे वेळीच हेरली असती व शासकीय धोरणाप्रमाणे सबलांपैक्का दुर्बलांकडे घुकते माप टाकले असते तर अधिक योग्य व न्यायावे झाले असते. आदिवासी विकास विभागाने पंचायत समित्या व जिल्हा परिषदाच्या यंक्रमोचा अधिक उपयोग करून घ्यावा अशी समिती शिफारस करीत आहे.

२) गट विकास अधिकारी हे सहाय्यक प्रकल्प अधिकारी एकात्मक आदिवासी विकास प्रकल्प म्हणून घोषित आहेतच. तरी आदिवासी विकासाच्या योजना राबविणा-या अधिका-यांच्या सभोचे सदस्य म्हणून त्यांना घोषित करावे व त्यांना प्रत्येक बैठकीस बोलवावे अशी ही समिती शिफारस करीत आहे.

## १० : उथोग विभाग -

जिराईत शोतीतून वर्षभार पुरेल एवढे उत्पन्न मिळत नसल्यामुळे जेठे कामधांदा मिळेल अशा ठिकाणी व शाहराकडे शोतीचा हंगाम संपल्यावर छोड्यांतील आदिवासी लोक आता जाऊ लागले आहेत. अनेक आदिवासी मुले-मुली हल्ली मार्थ्यमिक व उच्च शिक्षाप्रदीप घोत आहेत. परंतु आजकाल नोकरी मिळविण्यासाठी स्पृहार्थ निर्माण इलाल्यामुळे सहजपणे नोकरी मिळत नाही त्यामुळे अनेकांना बेकारीचे जीवन जगावे लागते. ही सर्व तस्णा पिटी पोटापुरते अर्थार्जिन करू शकेल, तद्वतच गांव व परिसरात तस्णा लोकांना कामधांदा मिळवून देता येईल अशा उथोगांद्याची वाढ करणे जरुरी आहे. यासाठी समिती खालीलप्रमाणे शिफारसी करीत आहेत.

१) उथोग विभागाने आदिवासी क्षेत्रामध्ये औद्योगिक वसाहती स्थापन करून आदिवासींना कामधांदा मिळेल अशा प्रकारच्या उथोगांना प्रोत्साहन यावे.

२) उथोग विभाग आणि आदिवासी विकास विभाग यांनी उथोग व्यवसायात लागणारे तांत्रिक व व्यवसायिक प्रशिक्षण देण्याची ड्यूक्स्पा करावी.

३) आदिवासींना लक्टु-उथोग, कुटीर उथोग व हस्तकला इत्यादी व्यवसायासाठी राष्ट्रीयकृत बँका, आर्थिक महामंडळे, न्युकलीअस बजेट इत्यादी मार्थ्यमातून प्रोत्साहन देण्यात यावे.

४) आदिवासी उपयोजना क्षेत्रातील तालुक्याचे ठिकाणी असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये आदिवासींसाठी राहणीव भूखांड ठेवावेत.

५) आदिवासींच्या हस्तकलेस सतत उत्तेजन मिळेल या दृष्टीने उथोग विभागाने जरुर ती पावले उचलावीत.

६) ग्रामिण विकासास मदत व्हावी म्हणून उधोजकांनी नव्या क्षेत्रात उधोग सुरु करावे यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार अशा अधोजकांना प्रोत्साहन देत आहे. या धोरणाखाली "उधोग नसलेले जिल्हे" घोषित करून निरनिराळ्या सुविधा देण्याचे शासनाचे आजचे धोरण आहे. आदिवासी विभागासाठी मात्र "उधोग नसलेले ताबुके" हा घटक मानून नव्या उधोजकांना आदिवासी भागात येण्यासाठी अधिक प्रोत्साहन यावे अशी ही समिती शिफारस करीत आहे.

७) आदिवासी क्षेत्रात औद्योगिक वाढ होण्याच्या कृष्टीने आदिवासीचे हितरक्षण करणारी औद्योगिक निती असावी अशी समिती शिफारस करीत आहे.

८) आदिवासी क्षेत्रात जे उधोग शासनाच्या प्रोत्साहनपर प्रयोजनेप्रमाणे सुरु आहेत वा सुरु होणार आहेत अशा उधोगातील नोकरीसाठी आदिवासी तरुणांना जास्तीत जास्त प्राप्तान्य देण्याचे धोरण अंगिकारले पाहिजे अशी ही समिती शिफारस करीत आहे.

#### ९ : लघुसिंचन -

१) आदिवासी क्षेत्रात उपसा जल-सिंचन योजना मोठ्या प्रमाणात घ्याव्यात. आवश्यक तेथे ओलिताबाबतचे मापदंड शिर्पिल करावेत.

२) आदिवासी क्षेत्रात कोल्हापूर बंधारे योजना मोठ्या प्रमाणात राबविण्यात यावी.

३) आदिवासी विभागात लहान लहान लघुपाटबंधारे मोठ्या प्रमाणात बांधण्यात यावेत.

४) आदिवासी क्षेत्रात मोठ्या धोरणामुळे आदिवासीचे जास्त प्रमाणात विस्थापित होतात. या मोठ्या धारणामुळे पाणी मिळणा-या शेतक-यांचा, राज्याचा व देशाचा फायदा होत असला तरी विस्थापितांचे मात्र जीवन उध्वस्त होत असते.

ते टाळण्यासाठी आदिवासी कोऱ्हामध्ये फार मोठ्या प्रमाणात लघु-पाटबंधा-याची कामे हाती घ्यावीत. जेणे करून आदिवासी उपयोजना कोऱ्हाचा व त्यामधील आदिवासी लोकांचा जलद गतीने विकास होण्यास मदत होईल.

५) भाडारा व गडचिरोली जिल्ह्यांत ट्युब वेलचा कार्यक्रम राबविण्यांत यावा व ज्या ट्युब वेलवर आवश्यक असेल तेथे हाय पैवर सबमर्सिबल पैप बसविण्यांत यावेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमिन ओलिताखाली आणता येणार आहे.

६) आदिवासी कोऱ्हांत लघु सिंचनासाठी विंधन विहिरी मोठ्या प्रमाणात उपयुक्त होतील काय याचा संबंधीत विभागाने अभ्यास करावा व त्या प्रमाणे ही योजना राबवावी.

७) आदिवासी कोऱ्हांत २०,००० ते २५,००० रुपये पर्यंत छार्चात होणारे छोटे बंधारे बांधण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर हाती घोण्यांत यावा. हे बंधारे नाले, औटे हत्यादीवर पक्क्या स्वरूपांत बांधण्यात यावेत अशी ही समिती शिफारस करीत आहे.

८) आदिवासी शोतक-यांच्या जुन्या विहिरी मोठ्या प्रमाणावर शाचलेल्या असल्यामुळे त्या विहिरीची ओलीत कामता कमी हालेली आहे. अशा जुन्या विहिरी दुरुस्त करून देण्याचा कार्यक्रम शासनाने हाती घ्यावा म्हणजे आदिवासी शोतक-यांना ओलिताचा ताभा मिळू शकेल. तरी आदिवासी शोतक-यांच्या जुन्या विहिरी शासनाने दुरुस्त करून याव्यात अशी ही समिती शिफारस करीत आहे.

## १२ : मोठे व मध्यम प्रकल्प -

१) मोठे व मध्यम पाटबंधारे प्रकल्पाबाबत शासनाचे असे धोरण आहे की, ज्या प्रमाणांत आदिवासी उपयोजना कोऱ्हातील जमिन ओलीताखाली येणार आहे, त्या प्रमाणांत संबंधीत प्रकल्पाचा छार्च आदिवासी उपयोजनेमधून उपलब्ध करून यावा.

यांत आदिवासी शोतक-यांची जमिन ओलीताखाली येईलच असे नाही. काही पाटबंधारे प्रकल्पांचा मुल्यमापन पहाणीत असे आढळले की, जरी सदर प्रकल्पाचा खार्च आदिवासी उपयोजनेतून मोठ्या प्रमाणांत भागविण्यात आला तरी त्या प्रकल्पापासून झालेल्या ओलीतामध्ये आदिवासी शोतक-यांना फक्त ५ ते १० टक्के लाभ झालेला आहे. ही परिस्थिती लक्षांत धोता समिती अशी शिफारस करीत आहे की, कुठल्याही प्रकल्पापासून आदिवासी शोतक-यांच्या जमिनी ज्या प्रमाणांत ओलीताखाली येईल त्या प्रमाणांतच सदर प्रकल्पाचा खार्च आदिवासी उपयोजनेतून देण्यांत यावा.

२) ज्या शोतक-यांना कालव्यातून पाणी उपलब्ध होत नाही अशा शोतक-यांना कालव्यातून फक्त ५ टक्के पाणी उचलण्याची आज व्यवस्था आहे. समितीला असे वाटते की, आदिवासी शोतक-यांच्या बाबतीत पाणी उचलण्याची परवानगी १५ टक्के असावी. म्हणजे कालव्याच्या उंच भागावर असलेल्या आदिवासी शोतक-यांना उपसा सिंचनाढारे ओलीताची शोती करता येईल.

### १३ : पाणी पुरवठा -

१) आदिवासीची जस्ती ही प्रामुख्याने बाडी आणि पाड्या-मध्ये विघुरलेली आहे. पाण्याची सोय करण्यासाठी कठीण गावांची यादी तयार होत असतांना आदिवासी गावांचा समावेश झाला तर बाडी आणि पाडे राहून जातात. या बाड्या वा पाडे म्हणजे एक गावासारखीच वसाहत असते म्हणून कठीण गावांची यादी अथावत करणोसाठी या यादीत दुरुस्ती करणोची गरज आहे. पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी त्या यादीत मोठ्या पाड्याचा व बाड्याचा समावेश करण्यात यावा असे समितीस वाटते.

२) आदिवासी विभागांतील विहिरींवा उपसा करण्याची योजना शासनाने हाती घ्यावी. या विहिरींची पुर्णबांधाणी देण्यातील करण्यांत यावी. त्यामुळे आदिवासी खोड्यांना स्वच्छ व पुरेसे पाणी मिळणोस मदत होईल असे समितीचे मत आहे.

३) जिल्हा परिषदांनी व पंचायत समित्यांनी आरोग्य विभागाच्या मार्फत विहिरीतील व नदीमधील पाणी जैतू विरहीत राहणोसाठी एक समयबद्द कार्यक्रम हाती घ्यावा अशीही समिती शिफारस करीत आहे.

४) आवश्यक त्या भागामध्ये प्रादेशिक नळ योजनेद्वारे शासनाने आदिवासी छोड्यांना पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था करावी.

५) आदिवासी क्षोत्रामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी विंधन विहिरी घोण्याचा कार्यक्रम झोठया प्रमाणांवर घोण्यात यावा अशी समिती शिफारस करीत आहे.

६) राजेवाडी, ता.आंबेगांव, जि.पुणे येथे ज्या पदतीने छाड्कामध्ये पाणी साठवून पिण्याच्या पाण्याची समस्या हाताळती आहे त्या पदतीनुसार अन्य कठीण गावांची पाण्याची समस्या दूर करता येईल असे समितीला वाटते.

७) आदिवासी क्षोत्रामध्ये अनेक गावि / बाड्या / पाडे अशा ठिकाणी वसलेली आहेत की, ज्या ठिकाणी काही मूलभूत सोईदेखिल उपलब्ध करता येत नाहीत. सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध होऊ शकतील अशा ठिकाणी पा वस्त्यांचे स्थालांतर करणे अधिक योग्य व न्यायाचे होईल असे पा समितीचे मत आहे. शासनाने पाचा ज़खर तो विचार करावा, अशी समितीची सूचना आहे.

#### १४ : वन विभाग -

आदिवासी आणि जंगल यांचे अतूट संबंध आहेत हे कोणी नाकारीत नाही. आदिवासीना त्या अर्थाने वनकासी म्हणून संबोधाले जाते. रस्ते नव्हते, बीज नव्हती आणि शिक्षण नव्हते तोपर्यंत आपली जंगले सुरक्षीत होती. त्यावेळी हया सर्व जंगलांचे संरक्षण आदिवासीच करीत होते. लाकडाता बिगर आदिवासी भागांत बाजारपेठ मिळाली म्हणूनच जंगल तोड वाढली ही छारी वस्तुस्थानी आहे.

परंतु जंगल तोडीचा ठपका मात्र आदिवासीवर पेत आहे असे समितीच्या लक्षांत आणून देण्यात आले. बिगर आदिवासी भागांतील बाजारपेठ कमी झाली व खा-या अधाने पर्यायी चरिताधाचि साधान आदिवासीस मिळाले तर चोरटी जंगल तोड आपोआप कमी होईल असा समितीला विश्वास वाटतो. जंगलाच्या आसपास राहण्या-या आदिवासी व इतर कुटुंबांना चरिताधाचि पर्यायी साधान मिळाले तर या पूर्वी आदिवासीनी जंगलांचे जसे संरक्षण केले तसेच संरक्षण आदिवासी पुन्हा करेल. हा दृष्टीकोन विचारांत घोडन समिती खालीलपुमाणे शिफारस करीत आहे.

१) आदिवासी खोड्यांमध्ये लाजागी जमिनीवर किंवा मालकी जमिनीवर झाडे लावा व जगवा ही मोहीम सुरु केली पाहिजे. या मोहिमेला आवश्यक ते प्रोत्साहन देण्यासाठी भारीव अशी योजना वन विभाग व आदिवासी विकास विभागाने हाती घ्यावी.

२) "वाढत्या लोकसंख्येची समस्या" हा प्रश्न जसा सर्व स्तरावर हाताळा जात आहे त्याचपुमाणे जंगल, जंगलांचे संरक्षण आणि पर्यावरण ह्या विषयांच्या संबंधात आदिवासीमध्ये मोठ्या प्रमाणांत जनजागरण मोहीम हाती घोण्यांत यावी.

३) जंगलांचे संरक्षण करणोसाठी आणि इकूण या प्रश्नासंबंधी घ्यावयाच्या जनजागरण मोहीमेसाठी खोड्यापाड्यांतील तस्ण मुलां-मुलींचे छोडोपाडी प्रशिक्षण वर्ग घोडन त्यांचे मदतीने हा कार्यक्रम राबविण्यात यावा अशी समिती शिफारस करीत आहे.

४) सध्या वन कामगारांना ९ रुपये रोज प्रमाणे मजूरी देण्यांत पेते असे समितीला सांगण्यात आले. या बाबतीत मध्यवर्ती सरकारचे व राज्य सरकारचे जे सुधारीत आदेश आहेत त्या प्रमाणे आवश्यक ती कार्यवाही करणोत यावी.

५) वन विभागात आणि वन विकास महामंडळांत नेमणूका करतांना आदिवासीना प्राप्तान्य थावे अशी समिती शिफारस करीत आहे.

६) वन विभाग हे शासनास केवळ उत्पन्न मिळून देणारे एक क्षेत्रा आहे असे न मानता जंगल क्षेत्रातील माणसांचे हित लक्षांत घोवून तेपील आदिवासींच्या विकासाचा देखिल विचार करण्यांत पावा. आदिवासींचे आणि जंगलांचे हित पांत समन्वय साधाण्यांत पावा असे समितीला वाटते.

७) जंगल छाते हे एक प्रकारे महसूल वा पोलीस किंवा तत्सम नियंत्रण करणारे आणि शिक्षा करणारे छाते आहे असा आदिवासीमध्ये समज आहे. शोकडॉ वर्ष मिशनरी लोकांनी आदिवासी क्षेत्रांत काम केले पण त्यांच्यात आणि आदिवासीमध्ये कडवटपणा निर्माण झाला वा वितुष्ट निर्माण झाल्याचे समितीच्या ऐकीवात नाही. पाचाच अर्थ असा की, वन विभागाने केवळ उत्पन्न किंवा महसूल येवढेच उद्दिष्ट न ठेवता जंगल क्षेत्रांत राहणा-या आदिवासीना आठुनिक शिक्षण व तंत्र शिकविण्याची व त्यांच्यात नवा दृष्टीकोन निर्माण करण्याची भूमिका घोतली पाहिजे असा या समितीचा आग्रह आहे.

८) केंद्र सरकारच्या वन संरक्षण कायद्यामुळे आदिवासी क्षेत्रामध्ये विकासाची कामे घोण्यामध्ये कांही अडचणी निर्माण झालेल्या आहेत असे समितीला सांगण्यांत आले. समिती महाराष्ट्र शासनास अशी विनंती करीत आहे की, अशा कांही अडचणी येत असल्यास त्या तात्काळ दूर होतील यासाठी जरुर ती पावले शासनाने उचलावीत.

९) वन विभाग या पूर्वी वन ग्रामांची सर्वतोपरी देखाभाल करीत होते. म्हणून वन विभागाने अशा वन ग्रामांसाठी विकासाची कामे पुन्हा हाती घ्यावीत अशी समितीची सूचना आहे.

१०) आदिवासी क्षेत्रातील आदिवासींच्या कांही गरजा भागाब्या म्हणून त्यांना निस्तार हक्क शासनाने बहाल केलेले आहेत. शासनाने या निस्ताराच्या हक्कांचे संरक्षण करावे अशी समितीची शिफारस आहे.

११) महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ आदिवासी लोकांना चरिताधार्शस मदत ब्हावी म्हणून गौण वनोपज खारेदीची योजना राबवीत आहे. परंतु वन विभाग या योजनेवर देखालील ( Royalty ) आकारीत आहे. त्यामुळे या मालापोटी आदिवासीना चांगली किंमत देण्यास महामंडळास अडचणी जाणावत वाहेत. त्यासाठी शासनाने महामंडळाला ही ( Royalty ) माफ करावी.

१२) आदिवासीना चरिताधार्शाठी या गौण वन उत्पादनाचा चांगला उपयोग होतो. वन विभागाने ज्या झाडांपासून गौण वन उत्पादन आदिवासीना मिळू इकेल अशा झाडांची अधिक लागवड करावी अशी समितीची शिफारस आहे.

१३) आदिवासीच्या मालकीच्या झाडांचा मोबदला आदिवासीना नीट मिळत नाही. त्यात उलट आदिवासी मालकाची आडवणूक व पिळवणूक होते. त्यात अनेक अडचणी निर्माण केल्या जातात. असे समितीला सांगण्यात आले. वन विभागाने या मालकीच्या झाडांच्या विक्रीची योजना आदिवासीना फायदयाची होईल अशा पद्धतीने राबवावी अशी समितीची शिफारस आहे.

#### १५ : आरोग्य विभाग -

आदिवासी उपयोजनेअंतर्गत आज दवाखाने निधात आहेत. इमारती बांधाल्या जात आहेत. आरोग्याची उपकेंद्रे वाढत आहेत. परंतु या सर्व वाढत्या मुलभूत सुविधांचा आदिवासीना पाहिजे तसा फायदा मिळत नाही. असे समितीला सांगण्यात आले. मुळात दवाखान्याच्या इमारती बांधाल्या तर डॉक्टर आणि नर्सेसच्या जागा रिकाम्या राहतात. इमारतीचे बांधाकाम हाती घेतले तर मक्तेदार वेळीच कामे पूर्ण करीत नाही. काही ठिकाणी बांधाकामाचा दर्जा नीट ठेवला जात नाही. आणि शेवटी इमारत झाली तर पुरेसे डॉक्टर व परिचारीका मिळत नाहीत असे समितीला सांगण्यात आले.

आदिवासींकडे पैसे नाहीत म्हणून औषधा नाही. परिणाम शोबटी मृत्यु देखातील घाडून येतात. ही वस्तुः स्थिती लक्षांत घोउन या परिस्थिती-तून मार्ग काढणे आवश्यक आणि तेवढेच महत्वाचे आहे. त्यासाठी समिती छालीलप्रमाणे शिफारशी करीत आहे.

१) आदिवासी क्षोत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पुरेसा औषधा पुरवठा करण्यांत यावा. सिझानल आजारांसाठी पुरेशी औषधे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे उपलब्ध असावीत.

२) डॉक्टर बद्दल वा एकूण शासनाबद्दल रुग्णावे मत वाईट होणार नाही अशा पदतीचे चांगले वातावरण प्राथमिक आरोग्य केंद्रात निर्माण केले गेले पाहिजे.

३) आजारी माणसाकडून औषधा आणि इंजेक्शनसाठी बुद्धा पैसे घोतले जाणार नाहीत. यावर कडक देखाभाल असणे जरुरीचे आहे.

४) ग्रामिण रुग्णांतर्यांत रुग्णासाठी भोजन व आहाराची व्यवस्था करण्यांत यावी.

५) प्राथमिक आरोग्य केंद्रांत गरजेनुसार छाटांची सोय करावी.

६) आदिवासी क्षोत्रांत फिरते दवाखाने असावेत.

७) आदिवासी उपयोजना क्षोत्रांत प्राथमिक आरोग्य केंद्र / उपकेंद्र स्थापन करते वेळेस लोकसंख्या विचारांत न घोता १० कि.मी.

क्षोत्रांत १ प्राथमिक आरोग्य केंद्र व दीड ते दोन कि.मी. क्षोत्रात १ उपकेंद्र या धोरणानुसार आरोग्य सुविधा व त्यानुसार औषध-पाण्याची सोय करण्यांत यावी अशी समितीची शिफारस आहे.

८) प्राथमिक आरोग्य केंद्रामधील डॉक्टरांना छाजगी ( Practice ) व्यवसाय करणोस बंदी करणे जरुरीचे आहे असे समितीचे मत आहे. त्याऐवजी या क्षोत्रांतील डॉक्टरांना विशेष भात्ता दिला जावा अशी समितीची शिफारस आहे.

- १) प्रत्येक आदिवासी गांवात वा मोठ्या पाड्यांमध्ये रोगराईबदल माहिती मिळू शकेल व वेळीच उपाययोजना करण्यास मदत होईल या दृष्टीने काही स्थानिक आरोग्य पथकाची व्यवस्था आरोग्य विभागाने निर्माण करावी. या दृष्टीने शासनाने पावले उचलावीत अशी समिती शिफारस करीत आहे.
- २) अतिरुद्गम व डोंगराळ खोड्यांमध्ये काही रोगराईची समस्या आहे काय १ औषधपाणी याची व्यवस्था आहे काय १ इत्यादी बाबत दर तीन महिन्यांनी एक पाहणी अहवाल जिल्हा-पठिकारी, जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिला पाहिजे अशी व्यवस्था करावी. जेणे करून या अहवालाच्या आधारे वेळीच शासनाला काही उपाययोजना करता येईल.
- ३) आदिवासी क्लौनामध्ये माता-बाल संगोपनावे कामकाज प्रभावी करण्याची गरज आहे व त्यासाठी एकात्मक बाल विकास कार्यक्रमाली जे कामकाज चालू आहे त्या विभागाने आरोग्य विभाग आणि आदिवासी विकास विभागास दर ३ महिन्यांनी जरुर तो प्रगती अहवाल पाठवावा अशी समितीची शिफारस आहे.
- ४) कांही डॉक्टरांच्या सेवाभावी संस्था जर आश्रम शाळा वा आदिवासी खोड्यांमध्ये आरोग्य सेवा देणोस तयार होत असतील तर शासनाने त्यांना जरुर ते प्रोत्साहन व मदत देणील याची अशी या समितीची छास शिफारस आहे.
- ५) आदिवासी क्लौनामधील दवाखान्यावे बांधकाम व निवासस्थाने बांधण्याच्या कार्यक्रमात अनेक अडवणी समितीला जाणावल्या. अतिरुद्गम व डोंगराळ विभागांत सिमेंट, विटा, व वाळू जवळ्यास न मिळणे, वाहतुकीच्या तत्सम समस्या, योग्य बांधकाम करणारे कारागीर न मिळणे आणि बांधकामे पाण्याभावी नीट न होणे असलेही प्रश्न बांधकामासंबंधाने समितीच्या निर्दर्शनास आले आहे.

म्हणून अतिदुर्गम व डॉगराळ विभागांत दवाखाने आणि निवासस्थाने बोधकामाचा आराखाडा व धोरण स्थानिक परिस्थितीनुसार निराळे ठेवता येईल काय ? प्राबाबत शासनाने जरुर तो विचार करावा अशी समितीची सूचना आहे.

१४) आदिवासी भागात जे कांही आरोग्य विषयक प्रश्न आहेत उदा. विशीष्ट प्रकारची रोगराई असणे, अशा रोगराईवर उपचार करण्यासाठी पुरेशी औषधे दवाखान्यांत ठेवली जावीत आणि डॉक्टरांना देणील अशी औषधे घोण्यासाठी खास अधिकार प्रदान करण्यांत यावेत.

१५) आदिवासी विभागातील रस्त्यांची परिस्थिती लक्षात ठोता दवाखान्यातील बाहनासाठी इंधन व दुरुस्तीसाठी पुरेशी तरतूद करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे बाहतुकीच्या समस्या लक्षात ठोता कर्मचा-यांना मोटार-सायकल अग्रिम ( Advance ) वाहन-भात्ता थावा. त्यामुळे त्यांची क्षेत्रांत जाण्या-येण्याची गती ( Mobility ) वाढेल.

#### १६ : सहकार विभाग -

सहकाराशिवाय पर्याय नाही असे सांगितले जाते. दुध पुरवठा, साळार कारखाने, जिल्हा मध्यवर्ती बँका आणि नागरी सहकारी बँका वा पतपेढया यांचे कामकाज पाहिले तर सहकाराद्वारे काय चमत्कार घाडू शकतो हे सर्वांना माहित आहे. शेती उत्पादनांत पाऊस-पाणी, बी-बियाणे व भेळनत याबरोबर पैसा नसला व गरजेनुसार कर्ज पुरवठा नसल्यास शेती उत्पादनांत भार पडणार नाही. आज कायद्याने आदिवासी भागांत सावकारी बंद करून पत पुरवठा करण्याचे काम सहकारी संस्थांवर टाकलेले आहे. पण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे त्यांचे कामकाजात खिळ बसलेली आहे. त्यामुळे आदिवासी क्षेत्रात कर्ज पुरवठ्याचे कामकाजात एक पोकळी निर्माण झालेली आहे.

सहकाराचा येथे पराभाव झाला आहे तरीही सहकारी तत्व या विभागात यशस्वी झालेच पाहिजे या दृष्टीने पुन्हा कामाता लागण्याची गरज आहे. समितीच्या त्यासाठी छालीलपुमाणे शिफारसी आहेत.

१) आदिवासी सेवा सहकारी सोसायट्या अपेक्षेपुमाणे यशस्वी झालेल्या नाहीत याचे मूळ कारण या संस्थांचे कार्यक्रोत्र फार मोठे आहे. ते कमी केले गेले पाहिजे असे समितीचे मत आहे.

२) आदिवासी शेतक-यांना / कारागिरांना व लहानमोठे व्यवसाय करणा-यांना समाधानकारक कर्ज पुरवठा करण्याची पर्यायी व्यवस्था न झाल्यास आदिवासी विकासाचा कोणताच कार्यक्रम यशस्वी होणार नाही असे समितीचे मत आहे.

३) बिंगर आदिवासी क्षेत्रात जशा लहान आकाराच्या पत-पुरवठा संस्था आहेत त्याच आकाराच्या व पृथक्तीने आदिवासी भागात देणील लहान आकाराच्या सेवा सहकारी सोसायट्या काढण्यात याव्या.

४) आदिवासी क्षेत्रातील सहकारी संस्थांवर सहकार विभागाने पुरेसे तक्ता दिले नाही असे समितीला दिसून आले. आदिवासी विकास विभागाता सहकारी संस्थांच्या कामकाजाची माहिती नाही व सहकार विभागाता आदिवासी विकास कार्यक्रम हा आदिवासी विकास विभागाचा आहे असे वाटत असल्यामुळे सहकारी चळवळीच्या लाभापासून आदिवासी वंचित झाला आहे. म्हणून एकाच विभागाकडे म्हणजे सहकार विभागाकडे ही सर्व कर्ज पुरवठ्याची जबाबदारी टाकण्यात यावी अशी समितीची शिफारस आहे.

५) महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ ही एक सहकारी संस्था आहे. आदिवासी उपयोजना क्षेत्रातील २७५ पैकी २५८ आदिवासी सेवा सहकारी संस्था या महामंडळाच्या सभासद आहेत. आदिवासी विकास महामंडळ ही संस्था सहकारी संस्थांचे सहकार्यशिवाय आपले कामकाज करू शकणार नाही असे समितीचे मत आहे.

म्हणून आदिवासी विकास महामंडळाने या सहकारी संस्था पशास्वी इाल्याच पाहिजे व त्यांना महामंडळ मदतरुप होईल असे धोरण अंगिकारले पाहिजे असे समितीचे मत आहे.

६) आदिवासी क्षेत्राला कर्ज पुरवठा इालाच नाही तर शेती उत्पादनावर विपरीत परिणाम होईल. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळास एकाधिकार धान्य छारेदीसाठी माल कमी उपलब्ध होईल. व्यापारी वा सावकाराकडून किरकोळ कारणासाठी वा शेतीसाठी शेतक-यांनी पैसे उचलले तर शेतक-यांनी उत्पादीत केलेला माल वर्षानुवर्ष जसा व्यापारी आणि सावकाराकडे जात होता त्याच पद्धतीने हा माल तिकडे जाणार आहे. आदिवासीच्या दृष्टीने त्यांचा सावकार वा व्यापारी त्राता म्हणून उभा राहिलेला आहे. हे चक्र तोडावयाचे इाल्यास आदिवासीना कर्ज पुरवठा हे काम एकाधिकार छारेदीपेक्षा जास्त महत्वाचे आहे हे मानून जरुर ती धोरणे आलाती गेली पाहिजेत असे समितीचे मत आहे.

#### १७ : शिक्षण विभाग -

आदिवासी समाजाच्या विकासासाठी शिक्षण आवश्यक आहे. साक्षारतेच्या प्रमाणावरुनच जनसमूहाची प्रगती किती झाली आहे हे अनुमान काढले जाते. आपल्या देशातील एकूण साक्षारतेचे प्रमाण ३६.२३ टक्के असून त्यामध्ये पुरुष साक्षारतेचे प्रमाण ४६.८९ आहे तर स्त्रियांचे साक्षारतेचे प्रमाण २४.८२ टक्के आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण साक्षारतेचे प्रमाण ४७.१८ असून त्यापैकी पुरुष साक्षारता प्रमाण ५८.७९ असून स्त्रियांचे साक्षारतेचे प्रमाण ३४.७९ आहे.

आदिवासीमधील साक्षारतेचे प्रमाण पाहू गेल्यास देशाच्या स्तरावर व आपल्या राज्याच्या स्तरावर ते खालीलप्रमाणे दिसत आहे.

### अनुसूचित जमातीचे साक्षारतेचे प्रमाण

	पुरुष	स्त्रिया	एकूण
भारत	२४.५२	८.०४	१६.३५
महाराष्ट्र	३२.३८	११.९४	२२.२९

या पाईव्यभूमीवर आदिवासींची वस्ती मोठ्या प्रमाणावर असलेल्या कांही जिल्ह्यांमधील आदिवासींचे साक्षारता प्रमाण खालील-प्रमाणे आहे.

	पुरुष	स्त्रिया	एकूण
<b>सर्वसाधारण</b>			
१) महाराष्ट्र	५८.७९	३४.७९	४७.९८
२) पुणे (सर्वात जास्त)	६५.६६	४२.६४	५४.०३
३) नांदेड (सर्वात कमी)	४३.३२	१५.६७	२९.७६

### आदिवासी साक्षारता

४) पुणे	४०.२९	१४.७८	२७.८०
५) गडचिरोली / चंद्रपूर	३३.१०	११.२८	२२.२७
६) नाशिक	२५.२४	८.०५	१६.७३
७) ठाणे	२२.३४	६.२९	१४.४०
८) धुळे	२३.७४	६.७२	१५.२५

सन १९७१ च्या खानेसुमारी प्रमाणे आदिवासीमधील साक्षारतेचे प्रमाण ११.७४ टक्के होते. १९८१ च्या खानेसुमारीत मात्रा हेच प्रमाण २२.२९ टक्के म्हणजेच दुप्पट झालेले आहे. देशाचे व राज्याचे एकूण साक्षारतेच्या प्रमाणांत मात्रा अनुक्रमे एका दशकांत २९.५ वर्ष ३६.२३ व ३९ टक्क्यांवर्ष ४७.९८ टक्के वाढ झालेली दिसून येत आहे.

आदिवासीमधील हे जे वाटलेले साक्षातरतेचे प्रमाण दिसून येत आहे त्याची विश्वासार्हता समितीला वाटत नाही. कारण जे बिगर आदिवासी जिल्हे समजले जातात त्याच जिल्ह्यांत (सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, अकोला, वर्दा) या जिल्ह्यांमधील आदिवासीच्या रकूण साक्षातरता प्रमाणामध्ये लक्षणीय वाट झाल्याचे दिसून येते. त्या मानाने प्रमुखा आदिवासी जिल्हे राज्यांत जे मानले गेलेले आहे त्याचे साक्षातरतेचे प्रमाण, ते प्रातिनिधीक मानले गेले पाहिजे असे या समितीचे मत आहे.

वरील प्रमाणे छारी वस्तुस्थिती लक्षात ठोतती तर शिक्षणामध्ये अजूनही आदिवासी कारच मागे राहिले आहेत हे दिसून येईल. याचा अर्ध शिक्षण व आदिवासी विकास विभागाला अजून या कोऱ्यांत फार मोठे काम करावयाचे आहे हे स्पष्ट होते. म्हणून समिती खालीलप्रमाणे शिफारसी करीत आहे.

१) एक शिक्षाकी शाळांचा अनुभाव चांगला नाही. वारंवार या विढायी चर्चा केली जाते. त्याऐवजी एक हजार लोकसंख्येसाठी किमान एक शाळा १ ते ४ अशा वर्गांसाठी काढून तेप्पे ४/५ शिक्षाकांची नैमित्यूक करण्याचे धोरण शिक्षण विभागाने सुरु करावे असे समितीचे मत आहे.

२) जेप्पे एक हजार लोकसंख्या नाही व जेप्पे लहान पाडे आहेत, वस्त्या आहेत, अशा वस्त्यांवर अंगणवाड्याचे १०८विर बालबाड्या चालबाब्या व या बालबाड्याचे माध्यमातून मुला-मुलीमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होत आहे असे एकदा दिसून आल्यास त्या ठिकाणी २ शिक्षाक असलेली शाळा सुरु करावी. जेप्पे करून अतिशाय लहान मुलांना ४ धीचा वर्ग असणा-या दूरच्या शाळेमध्ये जावे लागणार नाही.

३) आदिवासी विकास विभाग चालवित असलेल्या आश्रम शाळा हे शिक्षण प्रसाराचे व प्रचाराचे उत्तम साधन आहे. याबद्दल समितीता शांका नाही.

परंतु आश्रम शाळा काढून व ती चालविणे ही खाचाची व जोखामीची बाब असल्यामुळे आश्रम शाळेवर अवलंबून न राहता ५००० लोकसंख्येसाठी शिक्षण विभागाने गरजेनुसार ७ वी पर्यंत शाळा चालवाव्यांत व आपली जबाबदारी पार पाडावी. ज्या गांवी शिक्षण विभागाने या धोरणात नुसार इयत्ता ४ धीच्या पुढे शाळा काढलेल्या आहेत अशा गांवी आदिवासी विकास विभागाने आश्रम शाळा काढण्याऐवजी ५ वी च्या पुढे ज्या मुलांना शिक्षण पूर्ण करावयाचे आहे अशा मुलांसाठी वसतिगृहाची योजना प्रायोगिक तत्वावर सुरु करावी अशी शिफारस समिती करीत आहे.

४) आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये फक्त लिहिता वाचता येते या पद्धतीचे शिक्षण दिले जात आहे. भावतालचे ज्ञान, आकलन शक्ती, विचार शक्ती, अं॒टा श्र॑दा, स्त्री मुक्ती, विज्ञान इत्यादी प्रश्नाबाबत आजचा सुशिक्षात माणूस त्या मानाने कोणताच विचार करताना दिसत नाही. म्हणून बालवाड्यापासूनच यांचिंडी अधिक लक्ष घाढून शिक्षण विभागाने प्रभावी होणोसाठी शिक्षण विभागाने व आदिवासी विकास अधिक लक्ष घावे अशी समिती मुद्दाम शिफारस करीत आहे.

#### १८ : अन्न व नागरी पुरवठा -

१) केंद्र शासनाच्या योजनेनुसार सवलतीच्या दराने पुरविण्यांत येत असलेल्या धान्य पुरवठ्यांमध्ये गहू व तांदूळबरोबरच आदिवासी नेहमी जी धान्ये वापरतात त्यांचाही पुरवठा करण्यात यावा.

२) मध्यवर्ती सरकारच्या वरील योजनेसारखाची पर्यायी योजना महाराष्ट्र शासनाने देखाली सुरु करावी अशी ही समिती शिफारस करीत आहे. एकाधिकार योजनेद्वारे आदिवासीकडून ज्या मालाची आदिवासी विकास महामंडळ घारेदी करीत आहे व ज्या मालावरच आदिवासी गुजराण करीत असतात अशाच मालाची विक्री शासनाने या भागात करावी. (उदा. नागली, तांदूळ, ज्वारी, तूर, इत्यादी).

### १९ : आयुर्वेद सेवा -

१) आदिवासी उपयोजना क्षेत्रांत काढावयाचे आयुर्वेदीक दवाखाने आदिवासी विकास विभागाकडून अगोदर मंजूर करून घ्यावेत आणि माच तेथे दवाखाने उधाडावेत.

२) तसेच आदिवासींनी गोळा केलेल्या आयुर्वेदिक बनओडाणारी आयुर्वेदिक संचालनासयाने विकत घोण्याची व्यवस्था करावी अशी समिती शिफारस करीत आहे.

### २० : क्रिडा व युवक सेवा -

१) क्रिडा व युवक सेवा विभागाच्या सैया चालू असलेल्या योजना वर्षाच्या सुरुवातीपासून राबविण्यांत याव्यांत. या योजना आदिवासींमध्ये मैदानी लोळ, बैठे लोळ यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आधिक असाव्यात. यामध्ये इासकीय आश्रम शाळांतील सर्व मुला-मुलींना तसेच अनुदानीत आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जाणिवपूर्वक सहभागी करून घ्यावे.

२) आश्रम शाळांतील आदिवासी मुलांना निरनिराळ्या छोळाचे तसेच योगासनाचे शिक्षण देण्याच्या दृष्टीने त्या शाळेतील एका होतकरु शिक्षाकाला छास प्रशिक्षण देण्याबाबतही क्रीडा विभागाने योजना आखावी व कार्यवाही करावी.

३) होतकरु आदिवासी मुला-मुलींना छोळांमध्ये जरुर ते प्रशिक्षण देण्यासाठी नाशिक येथे एक छास क्रिडा संकूल उभारण्यांत यावे अशी समिती या ठिकाणी मुद्दाम शिफारस करीत आहे.

### २१ : सांस्कृतिक कार्य -

१) सांस्कृतिक कार्य करणा-या आदिवासी क्षेत्रांतील रजिस्टर्ड संस्थांना आर्थिक मदत देण्याची योजना आखाण्यांत यावी.

२) आदिवासी क्षेत्रांतील सर्व प्रकारच्या कलावंतांना आधिक मदत देण्याच्या दृष्टीने योजना आखाण्यात यावी. या दोन्ही योजनांचा लाभ आदिवासी कलावंतांना व संस्थांना मिळत नाही असे दिसून आले आहे. या दृष्टीने हया योजनांची माहिती सर्व आदिवासी विकास अधिका-यांमार्फत आदिवासीपर्यंत पाठविली जावी. आदिवासी भागातील रजिस्टर्ड सांस्कृतिक संस्था तसेच कलावंतांकडून योग्य ते अर्ज भास्तु शोतले जावेत व त्यांचाही विचार व्हावा अशी समितीने शिफारस केली. आदिवासीमध्ये निरनिराळी कलाकौशल्ये असून सुधा त्यांना प्रोत्साहन दिले जात नसल्याचे दिसून आले. तेव्हा यांच्या या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी आदिवासी कला महोत्सव भरविण्यांत यावा.

## २२. विद्युत विभाग -

१) "हरिजन वस्त्यांचे विद्युतीकरण" या धार्तीवर आदिवासी वस्त्या व पाडे यांच्या विद्युतीकरणासाठी मंडळाने स्वतंत्र योजना तयार करावी व राबवावी.

२) आदिवासी शोतकरी आता शोतीसाठी वीज मागायला लागता आहे. शासनाकडून या शोतक-यांना विहिरीसाठी व वीज पंपासाठी देखालील मदत मिळत आहे. परंतु या शोतक-यांना वीज मिळाली नाही तर शासनाने दिलेला निधी वाया जाण्याचा संभाव आहे. त्यामुळे शासनावरच ही योजना परिपूर्ण करण्याची जबाबदारी असल्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने कोणतीही सबव न दाखाविता वीज मागणा-या आदिवासी शोतक-याता वीजेवे कनेक्शन देण्याची व्यवस्था केली पाहिजे.

३) रेखादया तांत्रिक कारणामुळे आदिवासी क्षेत्रांत वीजेचा पुरवठा करणोस अडवणा येत असल्यास आदिवासी विकास विभागाशी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने त्वरीत संपर्क साधावा. जेणे करून शासनाची कोणतीही योजना अपूर्ण राहाणार नाही.

४) शासनाचे आदेशानुसार आदिवासींसाठी राखून ठेवलेली पदे आदिवासींच्या नेमण्यूका करून महाराष्ट्र राज्य विष्युत महामंडळाने भारावी. या कामासाठी आदिवासी विकास विभागाची ज़र ती मदत घ्यावी. उमेदवार उपलब्धतेसाठी आदिवासी विकास विभाग जरुर ती मदत करील.

५) शक्य तेथे आदिवासी उमेदवारांना प्रशिक्षण देण्याची सोय करून महामंडळाने आदिवासी तरुणांना नोकरीत सामावृत्त घ्यावे. आदिवासी विकास विभागाची त्यासाठी मदत घोण्यास हरकत नाही.

६) महाराष्ट्र राज्य विष्युत मंडळाची "कुटीर-ज्योती" नांवाची पोजना आहे. ती पोजना आदिवासींसाठी देखाईल लागू करावी अशांि समितीची शिफारस आहे.

७) आदिवासी छोड्यात व धरांची बीज आकारणीची बीले नीट व योग्य रितीने आकारती जात नाहीत असे समितीच्या निरर्णयास आणून देण्यात आले. म्हणून महाराष्ट्र राज्य विष्युत मंडळाने पॉईंटवर बीज बीलांची आकारणी करावी अशांि समितीची शिफारस आहे.

### २३ : महसूल विभाग -

१) अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना जातीचे दाखाले देण्याबाबत संबंधीत अधिकारी शासनाचे आदेशाप्रमाणे कागदपत्राची परिपूर्ण छाननी करीत नाहीत असे समितीला आढळून आलेले आहे. तेहा महसूल विभागाने या प्रश्नाकडे अतिशय गांभीर्याने लक्ष घालावे. व छा-या आदिवासींचे नुकसान होणार नाही. तसेच छांटे आदिवासी छा-या आदिवासींच्या नांवावर शासनाची दिशाभूत करून कायदा उपटणार नाहीत हे पहावे. या दृष्टीने आवश्यक ती सर्व कारवाई करावी अशांि समिती शिफारस करीत आहे.

२) आदिवासी क्षेत्रामध्ये नियंत्रित दराने ज्या वस्तु पुरविण्याची जबाबदारी शासनाने दोतली आहे त्या सर्व वस्तूचा नियमीत पुरवठा होत नाही असे समितीला आढळून आले आहे. या नियंत्रित दराच्या वस्तू आदिवासी क्षेत्रांत नियमीत मिळू शक्तील यासाठी आदिवासी विकास महामंडळाची दुकाने काढावीत तसेच छोडोपाडी दुकाने काढून गुजराणा करू शकेल अशा कोणत्याही आदिवासी तळणांना इकात्मक ग्रामिण योजनेच्या अंतर्गत दुकान चालविण्याचे प्रशिक्षण देऊ त्याला दुकान चालविण्यासाठी आर्थिक सहाय्य यावे तसेच ही दुकाने चांगली चालतीत अशी व्यवस्था महसूल विभागाने करावी.

३) महसूल विभागाने आदिवासीच्या हस्तांतरीत जमिनी-बाबतचे जे शासनाने कायदे करून आदिवासींना संरक्षण दिलेले आहे, त्या दृष्टीने आवश्यक ती सर्व उपाययोजना काटेकोरपणे करावी अशी समितीची शिफारस आहे.

#### २४ : मार्ग व परिवहन विभाग -

१) आदिवासी उपयोजना क्षेत्रांतील रस्त्यांचा कार्यक्रम चांगल्या रितीने राबविणोसाठी आदिवासी उपयोजनेत पुरेशी तरतूद करण्यात यावी.

२) आदिवासी उपयोजना क्षेत्रांत रस्ते-विणायक अनुशोषण राहाणार नाही यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने अशा कामासाठी जास्तीत जास्त तरतूद करावी.

३) आदिवासी उपयोजना क्षेत्रातील कामे, उदा.इमारती बांधकामे, रस्ते वा तत्सम कामे वेळीच पूर्ण होत नाहीत किंवा नेहमीच रेगाळतात असे समितीला दिसून आलेले आहे. याचे एक कारण असेही सांगण्यात आले की, या विभागांत कामे करणोसाठी ठेकेदार मोठ्या प्रमाणांत पुढे येत नाहीत. विटा, वाळू, पाणी हे बांधकामाचे घाटक

पण जवळ्यास उपलब्ध होत नाही वा फार अंतरावरुन या वस्तू आणाऱ्या लागतात. चांगल्या देणारेहारी अभावी देणारील ही कामे वेळापक्कानुसार मान्य केलेल्या तरतुदीत पूर्ण होत नाही. त्यासाठी वाटल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने मुदतीत व चांगली कामे होण्यासाठी वास्तव अडचणी लक्षांत ढोउन जरुर भासल्यास बदलून घ्यावेत अशी समिती आग्रह करीत आहे. परंतु कामे ठरविलेल्या कालावधित पूर्ण झाली पाहिजे हे कटाक्षाने पाहिले जावे.

४) शासकीय आश्रम शाळा आणि अनुदानीत आश्रम शाळा आदिवासी क्षेत्रामध्ये फार चांगले काम करीत आहे. या आश्रम शाळांना मात्र नियमीत वाहतुकीची सुविधा नसल्यामुळे मालाची ने-आण करणे, औषधापचार पुरवठा इत्यादी अनेक अडचणीना तोड घावे लागते. सार्वजनिक बांधकाम विभागाने या सर्व आश्रम शाळांना १२ महिने वाहतूक सुरु राहील अशी व्यवस्था करून याची अशी समितीची सूचना आहे.

#### २५ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन -

१) आदिवासी भागांत नवीन मार्ग चालू करतांना, जुने मार्ग बंद करतांना वा चालू ठेवण्याचे संदर्भात विचार करतांना महामंडळाने व्यवसायिक दृष्टीकोनाबरोबर जनरित आणि सामाजिक न्याय सुधा लक्षांत घ्यावा अशी समितीची सूचना आहे.

२) आदिवासी भागांतील पावसाळ्यांत बंद करण्यांत येणारे बस मार्ग पावसाळा संपल्याबरोबर आवश्यक ती रस्त्यांची पहाणी करून सर्व मार्ग चालू होतील याची काळजी महामंडळाने घ्यावी.

३) महामंडळातील निरनिराळ्या श्रेणीतील पदे शासनाचे आदेशानुसार आदिवासीसाठी राखारीव ठेवलेली आहेत. ती पदे भरणोबाबत महामंडळाने जास्त काळजी घ्यावी.

आदिवासी विकास महामंडळ व आदिवासी विकास संचालनालयास शासनाने आदिवासीसाठी रोजगार विनियमय केंद्र म्हणून मान्यता दिलेली आहे तेव्हा आदिवासी विकास विभागाची या कामासाठी महामंडळास खूप मदत होऊ शकेल असे समितीचे मत आहे.

४) शाकय तेपो आदिवासी उभेदबारांना प्रशिक्षण देण्याची सोय महामंडळाने करून त्यांना नोकरीत सामावून घ्यावे. वाटल्यास त्यासाठी आदिवासी विकास विभागाची देखालि महामंडळाने मदत घ्यावी.

#### २६ : आदिवासी विकास विभाग -

समितीने आदिवासी विकास संचालनालयाचे कामकाजाची माहिती घोतली. हे संचालनालय मुख्यत्वे करून आदिवासी विभागात शिक्षणाचे कामांत योगदान करीत आहे असे समितीला दिसून आले. खाया अधाने संपूर्ण आदिवासी विकासाच्या व कल्याणाच्या संबंधात जे जे काही करता येण्याजोगे आहे अशी सर्व कामे शासनाने या संचालनालयाकडे अथाप सोपवलेली नाहीत असे समितीस दिसून आले. म्हणून आदिवासी विकास संचालनालय याचे कामाचा व्याप वाढवून राज्यांतील आदिवासीचे प्रश्नासंबंधात जे जे काही त्यांना करता येण्याजोगे आहे अशी सर्व कामे त्यांचेकडे सोपविण्यात यावी व त्या दृष्टीकोनातून त्याचे संचालनालयाची कार्यकक्षा वाढवावी व त्या - साठी त्यांची प्रशासकीय यंत्राणा बळकट करावी असे समितीचे मत आहे.

आज असेही दिसते की जिल्हा स्तरावर वा तालुका स्तरावर एकूण आदिवासी विकासाच्या वतीने बोलणारी कोणतीच यंत्राणा अथाप निर्माण झालेली नाही. त्यामुळे प्रकल्प अधिकारी एकात्मक आदिवासी विकास प्रकल्प हे निरनिराळ्या खात्याचे कामकाज अंमलबजावणी बाबत बोलत असतात तर आदिवासी विकास अधिकारी फक्त आश्रम शाळा पाहतात.

आणि आदिवासी विकास महामंडळचे अधिकारी एकाधिकार खारेदी कडे लक्ष देत असतात. परंतु एकूण आदिवासी विकासाच्या अडीअडचणीबाबत, वस्तुस्थिती, त्यावर करावयाची उपाययोजना याबाबत मात्र कोणीच बोलत नाही असे समितीला दिसून आले. या परीस्थितीत तातडीने सुधारणा होणे गरजेचे आहे असे समितीचे मत आहे. या दृष्टीकोनातून समिती खालीलप्रमाणे शिफारसी करीत आहे.

१) समितीस आदिवासी उपयोजना म्हणजे आश्रम शाळा, एकाधिकार खारेदी व आदिवासी विकास महामंडळ असे चित्र अनेक ठिकाणी पहावयास मिळाले ते बरोबर नाही. उपयोजनेची संकल्पना घेवटीच नाही हे सर्व धरावर स्पष्ट झाले पाहिजे. अर्थात आश्रम शाळा आणि आदिवासी विकास महामंडळ या दोन संस्था आदिवासी विभागांत निश्चित भारीव कार्य करीत आहेत या मताशी समिती सहमत आहे.

२) शिक्षाणाशिवाय तरणोपाय नाही. आदिवासी विभागाचे व आदिवासी जमातीतील साक्षात्तेचे प्रमाण पाहू गेल्यास आदिवासी भागांत अद्याप अधिक आश्रम शाळा काढण्याची गरज आहे असे समितीचे स्पष्ट मत आहे.

३) आजच्या आश्रम शाळांच्या कामकाजाचा अनुभव लक्षात घोडन नवीन आश्रम शाळा काढताना त्यांचे योग्यरित्या नियोजन करावे असे समितीचे मत आहे.

४) ज्या ठिकाणी भरपूर पाणी आहे अशा जागी आश्रम शाळा काढण्यांत याव्यात.

५) तसेच भरपूर पाण्याचा साठा पुरवठा प्रथम केलेशिवाय आश्रम शाळांचे बांधकाम हाती घोड नये.

६) जिल्हा परिषदेची शाळा, इतर शाळा आणि आश्रम शाळा या तिधांचे कामकाजांत मुलभूत फरक आहे. हे १४नी घोउनच आश्रम शाळांचे नियोजन व व्यवस्थापन आखाण्यांत यावे अशी समिती शिफारस करीत आहे.

७) आश्रम शाळांमध्ये काम करणा-या सर्व कर्मचा-यांना व आदिवासी विकास विभागांतील सर्व कर्मचा-यांना देणील आरोग्य शास्त्र, मानस शास्त्र व आहार शास्त्राचे प्रशिक्षण देणोची नितांत गरज आहे असे समितीचे मत आहे.

८) आश्रम शाळांचे कामकाजाचे स्वरूप पाहाता आश्रम शाळांचे कर्मचा-यांना त्यांचे कामाचे स्वरूप पाढून पगाराची अधिक चांगती श्रेणी अथवा विशेष भात्ता देणोची गरज आहे.

९) आश्रम शाळांमध्ये ५ ते ६ वर्षांच्या मुला-मुलींपासून ते पौगंडावस्थेतील मुले-मुली देणील आहेत. त्यामुळे आश्रम शाळा व्यवस्थापन अधिक बळकट करावे असे समितीचे मत आहे.

१०) आदिवासी विकास संचालनालय हे छा-या अर्धाने आदिवासीना मदतरूप व्हावे यासाठी या विभागाकडे छालील कामे आणाऱ्यांनी सुपूर्त करण्यांत यावीत अशी या समितीची शिफारस आहे.

१) राज्यांत आदिवासीवर अन्याय झाला असल्यास त्याची घोकशी करणे.

२) आपत्तीत सापडलेल्या आदिवासी कुटुंबाना आर्थिक मदत देणे.

३) अतिशाय गरजू व गरीब अनुसूचित जमातीच्या लोकांचे पुनर्वसन करणे, मदत करणे इत्यादी.

४) शासनाचे प्रतिनिधी म्हणून नोक-यांमधील राहीव जागांचे प्रमाण शासकीय किंवा निमशासकीय संस्थांनी भरलेले आहे किंवा नाही हे पहाणे व शासनास अहवाल सादर करणे.

५) आदिवासींच्या हितासाठी शासन जे जे काम सोपविल ते करणे.

ही सर्व कामे करण्यासाठी या आदिवासी विकास संचालनालयाची प्रशासकीय यंत्राणा कशी असावी या बाबत समितीने स्वतंत्रपणे बेगळा विवार करून नंतरच्या प्रिकरणामध्ये आपल्या शिफारसी केलेल्या आहेत. या ठिकाणी समिती असे नमूद करू इच्छते की, आदिवासी विकासासाठी व आदिवासी उपयोजनेसाठी नुसती तरतूद करून उपयोगाचे नाही. तर त्या तरतूदीचा वा निधीचा पुरेपुर फायदा या क्षेत्राला आणि आदिवासीला मिळतो की नाही हे काम पाहणोची व करणोची जिम्मेदारी तर सरळ एका विभागावर टाकली गेली पाहिजे. आदिवासी विकासाच्या कामाची जबाबदारी कोणा एका विभागावर टाकली नाही तर सर्वांचीच जबाबदारी म्हणजेच कोणाचीच ती जबाबदारी नाही या म्हणीनुसार कोणा एका यंत्राणोवर ठपका ठेवता घेणार नाही. जबाबदार भारत घेणार नाही. यासाढीच आदिवासी विकास विभाग आणि आदिवासी विकास संचालनालयाचे यंत्राणोचे काय महत्त्व आहे हे या ठिकाणी समिती मुद्दाम नमूद करीत आहे.

२७ : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, आदिवासी क्षेत्रांत सन १९७२ सालापासून काम करीत आहे. म्हणजे आदिवासी उपयोजनेची संकल्पना प्रत्यक्षांत अंमलात घेण्यापूर्वीपासूनघ या महामंडळाची निर्मिती आदिवासी विकासासाठी महाराष्ट्र शासनाने केली आहे. महामंडळाने सुरुवातीला कांही किराणा दुकाने काढती.

आदिवासीमध्ये शिक्षण प्रसार व्हावा यासाठी आश्रम शाळा देणारील महामंडळाने काढल्या. नंतर महाराष्ट्र आदिवासी आर्थिक स्थिती (सुधारणा) कायदा, १९७६ अंमलात आल्यानंतर व आदिवासी उपयोजना क्षेत्रांत या कायद्याखाली एकाधिकार खारेदी योजना लागू झाले नंतर या महामंडळाचे कामास प्रचंड गती मिळाली. शासनाच्या वतीने खावटी योजना आणि आदिवासी क्षेत्रांत छोटे छोटे व्यवसाय करू पाहणा-या आदिवासीना मदत करण्यासाठी न्युक्लिअर ब्रेट मधून आर्थिक सहाय्य योजना अशी निरनिराळी कामे महामंडळाने आतापर्यंत हाती घोतली आहेत. आदिवासीनी उत्पादीत केलेल्या इतर उन्नधान्य खारेदी व्यतिरिक्त महामंडळाने ठाणे जिल्ह्यांतील काही क्षेत्रामध्ये गवत खारेदीचे काम देणारील मोठ्या प्रमाणांत सुरु केलेले आहे.

एकाधिकार धान्य खारेदी योजना आणि गवत खरेदी योजनांद्वारे उपयोजना क्षेत्रातील शेतक-यांना आणि खास कस्त आदिवासी कास्तकारांना योग्य भाव देण्यात महामंडळ यशस्वी झाले आहे असे मानावयास हरकत नाही. परंतु या सर्व मालाची विक्री नेहमीच व्यापारी तत्वावर करणोसे महामंडळाला पाहिजे तेवटे पशा मिळालेले नाही असे या समितीचे मत आहे. खारेदीची व्यवस्था ही त्या मानाने ठराविक चाकोरीची आहे. परंतु विक्री व्यवस्थेमध्ये मात्र बाजाराची प्रचलित पद्धत भावासंबंधी त्वरीत निर्णय आणि मालाचे संरक्षण आणि प्रत टिकविणे या सर्व तांत्रिक बाबी सांभाळण्यांस महामंडळ काही ठिकाणी टिकविणे कमी पडलेले आहे. अजून पर्यंत तरी महामंडळास पुरेशी विक्री व्यवस्था आणि कार्यक्रम यंत्राणा उभी करता आलेली नाही असे समितीस वाटते.

समितीला असेही सांगण्यांत आले की, आदिवासी क्षेत्रांत महामंडळ अजूनपर्यंत तरी पाहिजे त्या प्रमाणांत आतिमयता निर्माण करणोसे अपुरे पडले आहे. या परिस्थातीत बदल व्हावा आणि आदिवासी विकासासाठी आदिवासी विकास महामंडळाने शासनास जरुर तो हातभार लावावा म्हणून समिती खालीलप्रमाणे शिफारस करीत आहे.

- १) महामंडळाची सर्व एकाधिकार छारेदी केंद्रे, हंगामापूर्वी सुरु करावीत.
- २) महामंडळाने एकाधिकार योजनेलाली छारेदी करावयाच्या मालाची किंमत छारेदी हंगाम सुरु होणोपूर्वी वेळीच जाहीर करावी.
- ३) आदिवासीना जीवनावश्यक वस्तुंचे रास्त भावांत पुरवठा होणे आवश्यक असल्यामुळे या क्षेत्रातील नियंत्रीत किंमतीची दुकाने महामंडळाने चालवावीत.
- ४) एकाधिकार छारेदी योजनेनुसार जो माल महामंडळ आज छारेदी करीत आहे त्या माल विक्रेत्याला ताबडतोब मालाचे पैसे दिले जातील अशी व्यवस्था आदिवासी विकास महामंडळाने उभी करावी.
- ५) आदिवासी भागामध्ये हस्तकला, कुटीरोधोग वा तत्सम कारागीर हेरुन त्यांनी तयार केलेल्या वस्तुंना प्रुसिद्धी मिळेल वा योग्य बाजारपेठ मिळेल या दृष्टीने महामंडळाने आपल्या कामात बदल करावा.
- ६) आदिवासी भागांत जी जी आदिवासी कुटुंबे वा कारागीर वा तस्ण जो जो काही व्यवसाय करीत आहे वा करु इच्छत आहे त्यांचे खास प्रकल्प तयार करुन त्यांना महामंडळाने आर्थिक मदत मिळवून घावी आणि शासनाचा सहभागाही मिळवून घावा. किंवा महामंडळाने तो सहभाग घावा अशी समिती खास शिफारस करीत आहे.
- ७) महामंडळाची एकाधिकार छारेदी योजना ही छारेदीवर अवलंबून नसून छारेदी केलेल्या माल विक्रीशी पण निगडीत असल्यामुळे आदिवासीच्या आणि महामंडळाच्या हितासाठी आपली विपणन व्यवस्था महामंडळाने अतिशाय उत्तम व कार्यक्षाम करावी अशी समिती शिफारस करीत आहे.
- ८) महामंडळाने जनमानसामध्ये आपुलकी निर्माण व्हावी यासाठी जन-जागरणाचे कार्यक्रम सुधा हाती घोण्याची समितीला नितांत गरज वाटत आहे.

१) महामंडळाचे कामकाजांत निश्चितपणे कांही उणिवा आहेत आणि त्यामुळेच गवत खारेदी, माल विक्री, इत्यादी बाबत गैरप्रकार झाल्याची चर्चा होत असते. यासाठी आणि महामंडळाचे कामांत अधिक सुधारणा होणोसाठी महामंडळाने आपल्या कर्मचा-याचे प्रशिक्षणाचा एक कालबद्द कार्यक्रम हाती घ्यावा अशी समिती शिफारस करीत आहे.

-x-

प्रकरण - ३

आदिवासी विकास योजना दृष्टीकोन

सन १९८१ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील आदिवासीची लोकसंख्या ५७.७२ लाखा म्हणजे राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी इकडा ९.१९ टक्के इतकी आहे. मुळ्य आदिवासी उपयोजना अंतिरिक्त आदिवासी उपयोजना माडा व मिनीमाडा क्षेत्रातील ग्रामीण व नागरी एकूण लोकसंख्या आदिवासी व बिगर आदिवासी मिळून ४८.७९ लाखा म्हणजेच राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या ७.७७ टक्के आहे. आदिवासी उपयोजना अंतिरिक्त आदिवासी उपयोजना माडा व मिनीमाडा क्षेत्रात मात्रा आदिवासीची लोकसंख्या फक्त २८.१३ लाखा इतकी म्हणजे आदिवासी लोकसंख्येच्या ४८.७३ टक्के आणि राज्याच्या सर्व लोकसंख्येच्या प्रमाणात ४.४८ टक्के एवटी आहे. आदिवासी उपयोजना क्षेत्राबाबर रहाणा-या आदिवासीची लोकसंख्या उपयोजनेतील आदिवासीपेक्षा जास्त आहे हे या माहितीवरून दिसून येते.

सन १९७१ च्या छानेसुमारीनुसार महाराष्ट्र राज्यात आदिवासीची लोकसंख्या २९.५४ लाखा होती. याचा अर्ध असा पण निधातो की ७१-८१ या एका दशकात आदिवासीची लोकसंख्या जवळ्यास दुपटीने वाढली आहे. काही काही जिल्ह्यात व विभागात हे आदिवासी लोकसंख्या वाढीचे प्रमाण समितीला अनाक्षतनीय वाटते. सर्वसाधारणपणे एका दशकात लोकसंख्या वाढीचे प्रमाण २५ टक्के आहे. परंतु १९८१ च्या छानेसुमारीनुसार छालील जिल्ह्यातील आदिवासीची लोकसंख्या फार मोठी असल्याचे समितीला दिसून आले आहे.

१)	वाढ
१) मुंबई	१८०
२) रत्नागिरी व सिंधुदुर्ग	२२०
३) सातारा	२२५
४) सांगली	६५०

५)	सोलापूर	४७८
६)	कोल्हापूर	५७५
७)	औरंगाबाद व जालना	१३८
८)	नांदेड	२१८
९)	चंद्रपूर व गडचिरोली	१३८
१०)	उस्मानाबाद व लातूर	१६३३
११)	अमरावती	२०६

वर्धा, नागपूर, भंडारा, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यात सन १९८१ च्या छानेसुमारीप्रमाणे आदिवासींची बरीच लोकसंख्या आता दिसत आहे.

भारतीय संविधानामध्ये अशी तरतुद आहे की, संसदेला कायद्याबदारे कोणतीही जनजाती किंवा समाज यांचा भाग किंवा त्यातील गट या संविधानाच्या प्रयोजनार्थ अनुसूचित जनजाती म्हणून मान्यता देण्याची तरतुद आहे. त्या प्रमाणे अधिसूचना काढून अनुसूचित जनजातीच्या सूचीत त्यांचा समावेश होईल किंवा त्या जनजाती वगळता येतील अशी स्पष्ट तरतुद आहे. या संविधानात असे अभिप्रेत आहे असे समितीला वाटते की, प्रथम अशा जनजाती या गेल्या ५०-१०० वर्षांमध्ये जनजाती आहेत हे मानले गेल्या नंतरच यादीत घोणे वा यादीतून बाहेर टाकणे ही बाब अवलंबून आहे. सन १९७१ नंतर कांही जातीनी वा जनसमुहांनी (जातीनी नव्हे) आपण आदिवासी आहोत असे म्हटल्या मुळे त्या जनजाती होत नाहीत. असा या संविधानामध्यील तरतुदीचा अर्थ समितीला अभिप्रेत आहे. परंतु १९८१ च्या छानेसुमारीनुसार ज्या कांही जनजातीसाठी कोटाबंधन काढल्या मुळे जनजातीची लोकसंख्या बाटली हे जरी मान्य करण्याजोगे असले तरी देखालील एवढया मोठया प्रमाणामध्ये आदिवासींची लोकसंख्या राज्यांत नसावी असा या समितीचा अंदाज आहे. इसासनाने या प्रश्नात अधिक लक्ष दालून ने आदिवासींची लोकसंख्या कोणात्या जिल्ह्यात किती आहे याचा

स्वतंत्रा अभ्यास करावा अशी समिती शासनाला शिकारस करीत आहे.

२) मुख्य आदिवासी उपयोजना अतिरिक्त आदिवासी उपयोजना माडा व मिनीमाडा कोऱात रायगड, ठाणे, शुले, जळगांव, अहमदनगर, पुणे, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भांडारा, चंदपूर, गढचिरोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, परभणी व वर्धा या १८ जिल्ह्यातील १०६ तालुक्यामध्येत ७५५६ छोडे व १३ शहरांचा समावेश करण्यात आला आहे. ६ व्या पंचवार्षिक योजनेकरिता या आदिवासी उपयोजना कोऱाचा नियतव्यय रुपये २९९ कोटी (राज्य नियतव्ययाच्या एकूण ४.४४ टक्के) आणि प्रत्यक्षा खार्च रुपये ३२७ कोटी (म्हणजेच ४.८८ टक्के) इतका होता. ७ व्या पंचवार्षिक योजनेत राज्याचा एकूण नियतव्यय १०,५०० कोटी असून आदिवासी उपयोजना कोऱाकरीता रुपये ५२५ कोटी नियतव्यय (५ टक्के) निर्धारीत करण्यांत आला आहे. सन १९८५-८६ सालात ( ७ व्या योजनेचा पहिले वर्ष ) आदिवासी उपयोजना कोऱाकरीता शासनाने रुपये ८२.४५ कोटी नियतव्यय (४.८२ टक्के) निर्धारीत केला होता. तथापि सुरुवातीला फक्त रु. ६९.५८ कोटी, (४.०९ टक्के) उपलब्ध करून दिला होता. खार्च मात्रा रुपये ९४.४९ कोटी (४.५५ टक्के) म्हणजे जास्त होता. यापैकी रोजगार हमी योजनेवरील खार्च रु. ३४ कोटी होता. परंतु या शिष्टांलिली मूळ तरतूद रु. १२ कोटी इतकी होती. जून १९८६ मध्ये शासनाने असा एक ६ ओरणात्मक निर्णय घोतला होता की, राज्याची आदिवासीची लोकसंख्या ही राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या ९.१९ टक्के इतकी असल्यामुळे आदिवासी उपयोजना कोऱाकरीता उपलब्ध करून दिलेला व्यय हा राज्य योजनेच्या एकूण ९ टक्के पर्यंत वाढवून देण्यांत येईल. सन १९८६-८७ साली आदिवासी उपयोजना कोऱाकरीता प्रस्तावोत नियतव्यय रुपये ११३ कोटी (५.३७ टक्के) होता व त्यापैकी प्रत्यक्षात मात्रा १००.१४ कोटी रुपयांची तरतूद अर्द्धसिंकल्पात

समाविष्ट करण्यांत आली होती. यापैकी एकूण रुपये १५.२८ कोटी म्हणजेच सुमारे १५ टक्के खार्च हातेला समितीला दिसून आला.

३) आदिवासी उपयोजनेची मूळ कल्पना ही क्षेत्र विकासाच्या आधारावर ( Area Development ) उभी आहे. आदिवासी उपयोजना क्षेत्रात राहणारे आदिवासी व बिगर आदिवासी या दोघांनाही याचा लाभ होतो आहे. तथापि वैयक्तीक लाभाच्या पोजनांचा लाभ आदिवासी उपयोजनेतर्गत राहणाऱ्या फक्त आदिवासीना होतो आहे. अशा वैयक्तिक लाभाच्या पोजनांवर एकूण उपयोजना निधीपैकी २० टक्केचे निधी खार्च केला जातो. या क्षेत्रातील बिगर आदिवासी लोकांना क्षेत्र विकास ठोरणाप्रमाणे या पोजनेछाली करण्यांत येणा-या विविध पायाभूत सोईचा ( Basic Infrastructure ) लाभ होतो. मात्रा या सुविधांवर एकूण तरतूदीच्या ८० टक्के खार्च केला जातो. आदिवासी उपयोजना कार्यक्रम मूलतः हा (Area Plan) म्हणून मान्य केला गेला आणि त्यामुळे आदिवासी व बिगर आदिवासी या दोन्ही घटकांना त्याचा फायदा होण स्वाभावीक आहे. परंतु आदिवासी सारख्या अतिशाय गरीब घटकाच्या वैयक्तीक लाभादायक व त्याचे जीवनमान उंचावणार आहे अशा पोजनांवर आदिवासी पोजनेबदारे उपलब्ध करून दिला जाणारा ५ टक्के नियतव्यय हा मुळांत अत्यंत अल्प आहे असे या समितीचे मत आहे.

४) केंद्र शासनाच्या कल्याणा मंत्रालयाने दिनांक १७-२-१९८७ रोजी राज्य शासनाला पाठविलेल्या पत्रांत आदिवासी उपयोजनेची संकल्पना व त्या उपयोजनेकरीता दिल्या जाणा-या निधीचा वापर कसा करावा पासाठी नवीन सूचना दिल्या आहेत. आता पर्यंत आदिवासी उपयोजना क्षेत्रातील आश्रमशाळ, मागासवर्गीयांची वसतिगृहे, आदिवासीना विद्युत मोटारीचा पुरवठा करणे, एकात्मक ग्रामीण विकास कार्यक्रम व रोजगार हमी पोजना आदि कार्यक्रम बगळता इतर पोजनांचा फायदा

आदिवासी क्षेत्राता व त्यांत राहणा-या आदिवासीनांच मिळत होता .  
केंद्र शासनाच्या या नवीन धोरणामुळे क्षेत्र विकासाच्या योजना (

Area Development ) आदिवासी उपयोजना क्षेत्रातच धावयाच्या असून वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ मात्रा आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेर राहणा-या आदिवासीनाही आता धावयाचा आहे.

५) शासनाने आदिवासी उपयोजनेसाठी एकूण ९ टक्के व्यय उपलब्ध करून घावा असा धोरणात्मक निर्णय दौतला असला तरी आदिवासी विकास विभागाने शक्य तेवढे प्रयत्न करूनही सन १९८७-८८ सालाकरीता आदिवासी योजनेवरील नियतव्यय हा फक्त रु. १७२.१७ कोटी (७.४६ टक्के) इतका वाढवून देणोत आला. आणि तो देण्यात आदिवासीच्या सर्वांगीण विकासाच्या संदर्भाति प्रथमक्रमाने महत्वाच्या असणा-या योजनांकरीता देता आलेला नाही. याचे मुख्य कारण म्हणजे आदिवासी उपयोजना तयार करण्याची प्रचलीत पद्धत. म्हणून या पद्धतीत मुलभूत बदल झाल्याशिवाय आदिवासी समाजात काही फार बदल घाढून येईल असे या समितीस तरी वाटत नाही.



प्रकरण - ४

आदिवासी उपयोजना तयार करण्याची सध्याची  
पृष्ठदत व त्यांतील अग्रक्रम

आदिवासी उपयोजना तयार करण्याची व त्यांत विविधा  
कार्यक्रमास महत्व देण्याची आजची प्रचलित पृष्ठदत पुढील प्रमाणे आहे.  
दरवर्षी नियोजन विभाग निरनिराक्र्या सेक्टर करिता (विकास क्षेत्र)  
विविध निधींचे वाटप करून देते. त्याच वेळेस आदिवासी  
उपयोजनेकरीता एकूण किती नियतव्यय या विभागांनी करावयाचा आहे  
हे त्यांना ठरवून दिले जात नाही. आदिवासी उपयोजना क्षेत्राकरिता  
आणि आदिवासींची आजची परिस्थिती व शासनाचा त्यांचे  
विकासाबाबत दृष्टीकोन लक्षांत दोऱ्यांना कामासाठी एकूण किती निधीं  
थावयाचा आहे हे संबंधित विभागाने त्यांना उपलब्ध होणा-या एकूण  
व्ययात्रून ठरवून यावयाचे आहे. त्यामुळे वेगवेगळ्या विभागाकडून ठरविलेला  
आदिवासी उपयोजनेचा निधी हा शासनाच्या ठोरणाप्रमाणे अपेक्षित  
असलेल्या नियतव्ययापेक्षा कमीच असतो. उदा. सन १९८७-८८ सालाकरिता  
आदिवासी विकास विभागाने सर्व विभागांशी तीनदा चर्चा करून  
आदिवासी उपयोजनेकरिता ९ टक्के इतका निधी उपलब्ध करून यावा असा  
आग्रह धारला. परंतु विविध अडचणीमुळे हा व्यय राज्याच्या एकूण  
व्ययाच्या ७.४६ टक्के इतकाच उपलब्ध करून दिला गेला. प्रत्यक्षात ६७  
विकास उपशिष्टापैकी परिशिष्ट - ३, मध्ये दर्शविलेल्या २३ विकास  
क्षेत्राकरिता नियोजन विभागाने एकूण १२३.२५ कोटी एवढा निधीं  
त्यांना देऊनही या विकास क्षेत्रामध्ये आदिवासी उपयोजनेसाठी काहीच  
निधीं उपलब्ध होऊ शकला नाही. कारण त्या विकास शिंघालिंगाती  
असलेल्या कार्यक्रमाचे स्वरूपच असे आहे की त्यापैकी आदिवासी उपयोजना

कोऱ्हातत्यांचे कार्यक्रम जवळ जवळ नाहीतच. तसेच परिशिष्ट ८

दर्शविलेल्या २० विभागांसाठी नियोजन विभागाने रकूणा रु १४३५.३४ कोटी नियतब्यय दिला असला तरी त्यांनी आदिवासी उपयोजनेसाठी फक्त रु. ५३.०५ कोटी (३.७० टक्के) उपलब्ध करून दिलेत. कारण या विकास कोऱ्हातील कार्यक्रम आदिवासी उपयोजनेमध्ये घोष्याला मर्यादितच वाव आहे. परिशिष्ट - ५ मध्ये दर्शविलेल्या २१ विकास कोऱ्हात मात्र नियोजन विभागाने उपलब्ध करून दिलेल्या रकूणा ७५३ कोटी व्ययापैकी रु. ११९ कोटी व्यय (१५.९० टक्के) आदिवासी उपयोजनासाठी उपलब्ध करून दिला आहे. अशा प्रकारे आदिवासी उपयोजनेसाठी रकूणा व्यय ७.४६ टक्के इतकाच होउ शकला.

२) सध्याच्या पद्धतीतील दुसरी महत्वाची त्रुटी (Deficiency) म्हणजे आदिवासी उपयोजनेखालील योजनांचा मिळाणारा नियतब्यय नियोजन विभागाकडून विविध विभागाला मिळालेल्या रकूणा व्ययापैकी आदिवासी उपयोजनेसाठी प्रत्येक विभाग जेवढा निधी खार्च करू शकेल त्यावर सर्व काही अवलंबून आहे. म्हणजे दाढाविण्यांत पेणारा खार्चाचा प्रत्यक्षा आदिवासीच्या विकासाशी संबंध पोहोचतो की नाही या बाबीला गोणात्व प्राप्त होते. सन १९८७-८८ साली आदिवासी उपयोजनेसाठी पान ५५ वर दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध करून दिलेल्या निधीचे विश्लेषण केले असता हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल असे समितीला वाटते.

## राज्य वार्षिक योजना १९८७-८८ आदिवासी उपयोजना १९८७-८८

( रु. लाखात )

अ.क्र.	क्रोत्ताचे नाव	आदिवासी उपयोजने- करिता एकूण व्यय	आदिवासी उपयोजनेकरिता एकूण व्यय टज्जेवारी
१	२	३	४
१)	रोजगार हमी योजना	२०३१.७३	११.९८
२)	वहातूक व दळणावळणा	२०२३.७३	११.७०
३)	मोठे आणि मध्यम पाठबंधारे योजना.	१६७९.००	९.६६
४)	आरोग्य	१५७५.००	९.०५
५)	लघु पाठबंधारे	१५१९.६८	८.७९
६)	पाणी पुरवठा, गृहनिर्माण आणि नगर विकास.	१४७६.६३	८.५४
७)	मागासवर्गीयांचे कल्याण	१२०१.४२	६.९५
८)	जिल्हाच्या गरजेनुसार विशेष योजना.	७४५.००	४.३१
९)	विधुत विकास	१०७७.३१	६.२३
१०)	सामान्य शिक्षण	६३२.९४	३.६६
११)	एकात्मक ग्रामिण विकास प्रकल्प	५८७.९२	३.४०
१२)	वने	४०१.४८	२.२२
१३)	सहकार	२८८.६४	१.६७
१४)	राष्ट्रीय ग्रामिण रोजगार कार्यक्रम	२७७.४४	१.६०
१५)	कामगार आणि कामगार कल्याण	२५७.२७	१.४९

१	२	३	४
१६)	कृषि संवर्धन	२०५.८२	१.९९
१७)	उद्योग व खानिज	१९१.०४	१.१०
१८)	फलोत्पादन	१७७.६०	१.०३
१९)	सामाजिक बनीकरण	१६१.६०	०.९३
२०)	पशुसंवर्धन	१४१.७४	०.८२
२१)	दुग्ध विकास	१३३.३४	०.७७
२२)	पोषण	१२४.०२	०.७२
२३)	अवर्षण प्रवर्णना & त्रोता कार्यक्रम	९५.६९	०.५५
२४)	तंत्र शिक्षण	७३.९४	०.४३
२५)	मत्स्य व्यवसाय	४२.१७	०.२४
२६)	पुनर्वसन	३८.४४	०.२२
२७)	मृद संतारणा	२६.०५	०.१५
२८)	वट्टा योजना	११.८०	०.११
२९)	आयाकट विकास	१६.००	०.०९
३०)	माहिती व जनसंपर्क	१३.००	०.०८
३१)	क्रिडा व युवा सेवा	१२०.९३	०.०७
३२)	जमिन सुधारणा	१०.५४	०.०६
३३)	लाभांशुता विकास कार्यक्रम	६.८८	०.०४
३४)	समाज कल्याण	४.४३	०.०३
३५)	पारणाग्रस्त व्यक्तीना कर्ज	२.९३	०.०२
३६)	सामुहिक विकास	०.९३	०.००५
३७)	बछारी व अन्नसाठी	०.६०	०.००३
३८)	सामान्य आधिक सेवा	०.२५	०.००१

१	२	३	४
४९)	सामान्य सेवा	-	-
४०)	मुंबई विकास	-	-
४१)	कृषि व संशोधन व शिक्षण-	-	-
४२)	कला व संस्कृति	-	-
४३)	विज्ञान, तंत्रज्ञान व पर्यावरण.	-	-
४४)	कृषि वित्तीय संस्थांत गुंतवण्ठूक	-	-
४५)	भू-संपादनासाठी विशेष व्यवस्था.	-	-
४६)	एकात्मक ग्रामिण उज्ज्वल प्रकल्प	-	-
४७)	रत्नागिरी जिल्ह्यातील क्षेत्र विकास कार्यक्रम	॥	-
४८)	पूर निवारण प्रकल्प	-	-
४९)	प्रादेशिक बँकाना भाग-भार्डवल.	-	-

रकूण :- १७,२९६.६६ १०० टक्के.

वरील माहिती वर्णन समिती असे निदान काढत आहे की,  
आदिवासी उपयोजनेतील वरील तरतुदीपैकी शोकडा ५० टक्के खार्च हा  
अशा कांही शिष्टाचार होतो की, ज्यामुळे आदिवासींच्या आर्थिक व  
सामाजिक जीवनात कांहिही बदल घाडवून आणाऱ्यारा नाही.

कदाचित अनुक्रम क्रमांक ३९, ४१, ४२ या सारख्या अन्य शिर्णा  
छाली कांही तरतूद करून नवीन कार्यक्रम हाती घोतले असते तर त्या  
कार्यक्रमांचा आदिवासीना निश्चित फायदा झाला असता असे या समितीचे  
मत आहे.

३) आदिवासी उपयोजनेच्या नियमब्यव्याचे प्रमाण पाहू गेल्यास रोजगार  
हमी योजना प्रथम क्रमांकावर आहे. मात्रा राज्य योजनेत चौध्या  
प्राधान्यक्रमाने या योजनेस निधी प्राप्त झालेला आहे तरीही या विकास  
शिर्णाछाली नियोजन विभागाने आदिवासी उपयोजनेखाली रु.२०.३२  
कोटी एवढा नियतब्यत या शिर्णास उपलब्ध करून दिला. त्यामुळे  
आदिवासी उपयोजनेमध्ये रोजगार हमी योजनेला सर्वोच्च प्राधान्यक्रम  
मिळालेला आहे. वास्तविकरित्या रोजगार हमी योजनेखाली ग्रामिणा  
भागातील अकुशाल आदिवासी मजूरांना फक्त निर्वाह वेतन

**Substance - base**) मिळत असल्यामुळे आदिवासीच्या सामाजिक व  
आर्थिक विकासाचेहित लक्षांत घोता हमी योजनेला प्रथम क्रमांकाने  
प्राधान्य देऊन सर्वांत जास्त निधी उपलब्ध करून घावा असे आदिवासी  
विकास विभागाला वाटत नाही. या माहितीवरून असेही दिसून येते  
की मध्यम व मोठे पाठबंधारे प्रकल्प व विद्युत प्रकल्प हे राज्यातील सर्वांगिण  
विकासाचा गाभाअसल्यामुळे व त्यांना राज्य योजनेतून जास्त निधी  
उपलब्ध करून दिल्यामुळे आदिवासी उपयोजनेत त्या विकास शिर्णाला  
अनुक्रमे तिसरा व आठवा क्रमांक प्राप्त झाला. प्रत्यक्षांत मोठे व मध्यम  
प्रकल्पामुळे आदिवासीचे ठोडेव क्षेत्र सिंचनाखाली येते. प्रत्यक्षांत अशा  
प्रकल्पामुळे आदिवासीना विशेष लाभ न होता ते त्यांच्या सृष्टाच्या  
स्थापासून विस्थापितव होतात. त्यांच्या जमिनी बुडतात. व वनोपजा  
सारखो त्यांचे उपजीवीकेचे साधान देखाल नाहीसे होते. आणि त्यामुळे  
आदिवासी विकास कार्यक्रमामध्ये या विकास क्षेत्रांना फार कमी अग्रक्रम

देऊन निधी उपलब्ध करून दिला पाहिजे असे पा समितीचे मत आहे. आदिवासींच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत प्राणभूत ( vital ) असलेल्या शिक्षण, कृषि, फलोत्पादन, पशुसंवर्धन, दुग्ध विकास यासारख्या विकास क्षेत्रांना सध्या कमी प्राप्तान्य मिळते. व त्यामुळे अत्यंत प्रमाणांत त्यांना निधी उपलब्ध करून दिला जात आहे असे समितीला वाटते. परिणामतः आदिवासींच्या वैयक्तीक कौटुंबिक लाभाच्या योजनांवर ६० टक्के खार्च करावा अशी केंद्र शासनाची मार्गदर्शक सूचना अुझसुनही शासनाकडून व आदिवासी विकास विभागाकडून त्यांचे पालन होऊ शकत नाही असे दिसून आले.

राज्यांत आज सुमारे २० टक्के खार्च हा आदिवासींच्या वैयक्तीक कौटुंबिक लाभाच्या योजनांवर खार्च केला जात आहे. त्यांत शासनाच्या धोरणानुसार अजून २० टक्के वर्ष त्यांत करावयाची छाती तरी आदिवासींना प्रत्यक्ष मदतरूप ठरणा-या कांही कार्यक्रमास मुळांत पुरेसा निधी मिळत नसल्यामुळे हे उद्दिदष्ट गाठता येणारच नाही. परिणामतः आदिवासी उपयोजना क्षेत्रांच्या समाधानकारक खार्च दिसत असला तरी सर्व सामान्य आदिवासी माणसांच्या आर्थिक परिस्थितीत मोठ्या प्रमाणांत अपेक्षित बदल अथापि होऊ शकलेला नाही असे समितीला वाटते.

४) वरीत विवेचनाबदून हे स्पष्ट होईल की पुचलीत पद्धतीमध्ये आदिवासींच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने असलेल्या विविध कार्यक्रमांचा जाणीवपूर्वक अग्रक्रम शासनाने निश्चित केलेला नाही. परिणामतः मोठे व मध्यम पाटबंधारे प्रकल्प आणि विद्युत प्रकल्प हे विभाग आदिवासी उपयोजनेसाठी केवळ जास्त निधीचा ओरा दाखावितात ( Flow to Tribal Sub-Plan ) म्हणून या क्षेत्राची आदिवासी विकासात उपयुक्तता लक्षांत न घोता त्यांना आदिवासी उपयोजनेमध्ये मुख्य क्रमांक आज

मिळतो आहे. आपणा नियोजनात विक्रेतीकरणाचे तत्व मान्य केलेले असल्यामुळे आदिवासी उपयोजनेतील बहुतांशी पोजना या जिल्हा स्तरीय पोजना आहेत. त्याबाबतचे नियोजन हे जिल्हा नियोजन व विकास मंडळ आणि विशेष कार्यकारी समिती करीत असतात. जिल्हा स्तरावर हे नियोजन होत असतांना आदिवासी क्षेत्राचा समन्वय विकास आणि त्यामधील अतिशाय दुर्बल गटास गरजेनुसार प्राधान्य व पुरेशी तरतुद दिली जात नाही. कारण आ नियोजन पृथक्तीत लवक्षकता नसल्यामुळे अशा दुर्बल गटाचा अपेक्षात विकास साधाला जात नाही असे या समितीला वाटते आहे. आदिवासी उपयोजनेमधील विविध कार्यक्रमाचे अग्रक्रम ठरवितांना समितीने या पैलूचा सुधा विचार करण्याचे ठरविले आहे.

५) याच संदर्भात आणाऱ्याची एका पैलू कडे लक्षा वेदाणे जसरीचे वाटते आणि ते म्हणजे नियोजनाची प्रक्रीया खात्रून म्हणजे ग्रामपातळीवरून ( planning from bottom ) सुरु करणे. केंद्र इकासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक प्रकल्प क्षेत्राचा व त्या क्षेत्रातील आदिवासींच्या खास निकडीच्या गरजा भागविणारे कार्यक्रम घोणे हे आदिवासी उपयोजनेचे मुख्य वैशिष्ट्य असल्यामुळे नियोजनाची प्रक्रिया प्रकल्प क्षेत्रावरून सुरु करणे अपेक्षातीत होते. त्यामुळे प्रकल्प क्षेत्रांत येणाऱ्या प्रत्येक विकास गटाने त्यांच्या क्षेत्रात असलेल्या नैसिग्रिक साधानसंपत्ती, लोकांचे व्यवसाय व त्यांचे कौशल्य, त्या क्षेत्रातील मानवी व पायाभूत सोयीविषयक गरजा या सर्व गोष्टीचा विचार करून प्रत्येक विकास गटाची वार्षिक योजना तयार करावयाची होती. अशा त-हेने तयार केलेल्या विकास गटावर योजनांचे प्रकल्प स्तरावर एकत्रिकरण करूने मग प्रकल्प क्षेत्राची एकात्मिक वार्षिक योजना तयार करावयाची असते. परंतु आपल्या राज्याच्या धोरणानुसार जिल्हा हे नियोजनाचे सर्वांत शेवटचे एकक ( unit )

मानले गेलेले असल्यामुळे प्रत्येक प्रकल्प कोऱ्हाच्या गरजांवर आणारोत वाणिंजक योजना तयार करणे अथापही शक्य इलेले नाही. परिणामतः प्रत्येक विकास शिष्टाचालील राज्यांतील सर्व प्रकल्प कोऱ्हासाठी एकरूप स्वरूपाचे कार्यक्रम ( uniform schemes ) राबवीले जातात. त्यासाठी एखादा कार्यक्रम एखादा आदिवासी विकास प्रकल्पासाठी उपयुक्त व फळदायी आहे किंवा नाही याचा सामान्यपणे विचार केला जात नाही. पाचे उत्तम उदाहरण म्हणजे शेती विभागाची निविष्ठा सेच वा सहकार विभागाची आदिवासी सेवा संस्था काढण्याची योजना. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड कोऱ्हात अजूनही वन जमिनीवर बदलत्या शेतीची लागवड ( shifting cultivation ) पद्धत अबलंबीती जाते. त्या कोऱ्हातील शेती व्यवसाय हा अजूनही पुर्वापार परंपरेतच वातू आहे. असे असतोंना कृषि कोऱ्हातील अत्याखुनिक व तांत्रिक दृष्ट्या व प्रगत अशा योजनांचा त्या विभागात उपयोग होणार नाही या गोष्टीकडे लक्ष गेलेले नाही. तीच गोष्ट सहकारी संस्थांची. एका भागात त्या कदाचित सशस्वी होतील. सर्वत्र नाही. परंतु या पैलूकडे सहकार विभाग, कृषि विभाग वा नियोजन विभागाने त्या त्या जिल्ह्यातील कामकाजाचा अग्रक्रम ठरविण्याच्या सूच्याच्या प्रक्रियेमध्ये विचार केलेला नाही. ठाणे व रायगड जिल्ह्यातील काही आदिवासी जनसमुदायाचा सुदा असाच वेगळ्या त-हेने व अग्रक्रमाने विचार करण्याची आवश्यकता समितीला वाटत आहे.

६) आदिवासी उपयोजना तयार करण्याच्या सूच्याच्या पद्धतीतील असलेल्या त्रुटी दूर करण्याच्या दृष्टीने आदिवासी उपयोजनेसाठी निधारीत केलेला ९ टक्के नियतव्यय हा इकूण राज्याच्या योजनेतून कात्यनिकरित्या वेगळा करावा व त्यानुसार उपलब्ध इलेल्या नियतव्ययाचे नियोजन, आदिवासी विकास विभागाने प्रकल्पस्तरीय अधिका-यांशांनी, जिल्हा

नियोजन विकास मंडळ तसेच विभाग प्रमुखांशी चर्चा करून करावे असे या समितीचे मत आहे. अशा त-हेने आदिवासी योजनेसाठी वेगळा ठेवलेला निधी खालील गोष्टीचा विचार करून आदिवासी विकास विभागात योजना तयार करून छा-या अधाने आदिवासी विकासासाठी वापरण्योस उपलब्ध होऊ शकेल. असे समिती सुचित आहे.

१) आदिवासी सामाजिक व आर्थिक विकासासाठी संबंधित योजनेची उपयुक्तता / महत्व.

२) संबंधित विभागाची प्रशासकीय पंत्राणा विचारात दोउन निधी खार्च करण्याची त्या विभागाची क्षमता.

३) आदिवासीच्या जलद आर्थिक विकासासाठी उपलब्ध निधीपैकी ४० टक्के निधी वैयक्तिक/कौटुंबिक लाभाच्या योजनांवर खार्च करण्याची आवश्यकता.

वरील आदिवासी उपयोजना तयार करण्याची पृथक्त अवलंबोल्यास आदिवासी उपयोजनेला ९ टक्के नियतव्यय तर मिळेलच 'तसेच आदिवासीच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी महत्वाच्या योजनांचा अग्रक्रम मिळून त्या योजनांसाठी आवश्यक तो निधी आदिवासी विकास विभाग इतर विभागांना उपलब्ध करून देऊ शकेल. आदिवासी विकास विभागावर आदिवासी विकासाची जिम्मेदारी आहे हे मानले गेले असेहा तर या विभागाने सुचितेली वरील पृथक्त शासनाने त्वरीत मान्य करावी असा या समितीचा आग्रह आहे.

७) सातव्या पंचवार्षिक योजनेत अनुसूचित जमातीच्या विकासासंबंधी  
आदिवासी विचार करण्यासाठी केंद्र शासनाने नेमलेल्या कार्यकारी गटाच्या अहवालात /  
उपयोजनेचे प्रमुख उद्दिद्दृष्ट स्पष्ट केले आहे. आदिवासी उपयोजनेतील

विकास कार्यक्रमाचे / योजनांचे अग्रक्रम ठरविताना सीमतीला या शिफारसी मार्गदर्शक ठरल्या आहेत म्हणून या कार्यकारी गटाच्या संबंधित शिफारसीचा उतारा खाली उदृधृत करण्यांत येत आहे.

१) उत्पादन क्षमतेच्या पातळीत वाढ करणे हे दारिद्र्य निर्मूलनाचे प्रमुख साधन आहे. म्हणजे जेथे आदिवासी मोठ्या प्रमाणांत कृषि, फलोत्पादन, पशुसंबर्धन, वन, कुटीरोधोग, ग्रामिण व लहान उथोग यांत गुंतले आहेत तेथे असे उथोगांदे वाढीस लावण्यास प्रयत्न करणे आवश्यक आहे. हे प्रामुख्याने भांडवल, निविष्टा, तंत्र विज्ञान, शिक्षण, पणान, प्रशिक्षण, इत्यादी उपलब्ध करून देऊन साध्य करणे जरुर आहे. दारिद्र्य निर्मूलन करण्याचे खास कार्यक्रम मोठ्या प्रमाणांत घोडन ५० टक्के आदिवासी द्वारिद्र्य रेषोच्या वर येऊ शकतील हे पाहणे आवश्यक आहे. या कार्यक्रमांना उदा. एकात्मिक ग्रामिण विकास कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामिण रोजगार योजना, राष्ट्रीय भूमिहीन रोजगार हमी योजना तसेच इतर विविध कार्यक्रमांना पुरेसा निधी उपलब्ध करून आदिवासी उपयोजनेत त्यांचा समावेश होण आवश्यक आहे. कुटुंबास द्वारिद्र्य रेषोवर आणणोकरीता विविध शिष्टाचाली योजनांचा समन्वय साधून पैकेज तयार करावा लागेल. या करिता ग्रामिण स्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत सर्व स्तरांवर काढेकोरपणे लक्ष देणे आवश्यक आहे.

२) भूतकाळांत राष्ट्रीय योजनासैर्ये शिक्षणातील प्रगतिवर मोठ्या व व्यापक प्रमाणांत जोर देण्यांत आला ही गोष्ट निर्विवाद आहे. तथापि, या कार्यक्रमास योग्य ते नियम दिलेले नाही. वास्तविक प्राधानिक शिक्षणाचे सार्वत्रिकारणा व १५ ते ३५ वयोगटांतील प्रौढ साक्षात्ता कार्यक्रम हे १९९० पर्यंतपूर्ण करण्याचे शासनाचे मुख्य ठोरणा आहे. म्हणून औपचारीक व अनौपचारीक शिक्षणास उच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे.

आदिवासी विकासाच्या ( Working Group ) सहाव्या योजनेच्या अहवालात शिक्षणास महत्वाचे स्थान देण्यांत आलेले होते. तथापि हे साई इाल्याचा पुरावा उपलब्ध नाही. १९७१ च्या जनगणनेनुसार आदिवासीमधील साक्षात्तेचे प्रमाण ११.३ टक्के होते. ते १९८१ च्या जनगणनेनुसार १६.२५ टक्के इाले आहे. राष्ट्रीय साक्षात्तेचे प्रमाण हे ३६ टक्के आहे. आदिवासीमधील साक्षात्तेचे प्रमाण १६.३५ टक्कयावरून ३६ टक्केपर्यंत बाढविण्यासाठी केठोर परिश्रम घोणे आवश्यक आहे. शिक्षण व प्रशिक्षणास व्यवसाय शिक्षणाची जोड देऊ त्यास बळण देणे आवश्यक आहे. कमी साक्षात्तेचे प्रमाण असलेला भाग व मुलीचे शिक्षणाकडे विशेष लक्ष यावयाचे आहे.

३) वर उल्लेखिल्याप्रमाणे आदिवासीचे शोषण धांबविण्याचे प्रयत्न केल्यास त्यांना बराच लाभ ताबडतोप मिळू शकेल. घटनेच्या पाचव्या अनुसूचीनुसार आदिवासीकरिता जमिन हस्तांतरण, सावकारी निर्मूलन, दाऱु दुकांनाना आदिवासी उपयोजना क्षेत्रांत परवाने न देणे तसेच सहकारी यंत्राणा निर्माण करणे याबाबतचे कायदे केले आहे. तथापि याबाबत भारीव सुधारणा इाल्याचे दिसून येत नाही. आदिवासीच्या जमिनी काढून घेतल्या जात आहेत. सैयाची परिस्थिती लक्षांत घेता याबाबत देखालील कडक उपाययोजना करणे आवश्यक आहे.

४) वरील उद्दिष्टये साई करण्यास उत्पादन बाढ, दारिद्र्य निर्मूलन, शिक्षण, शोषण विरोधी कार्यक्रम यासाठी प्रबळ स्वरूपाच्या पायाभूत सौर्यो( **Infrastructure** ) उपलब्ध होणे जरुर आहे. यासाठी आधारभूत म्हणून वैद्यानिक, भौतिक, संस्था विषयक व प्रशासकीय कार्यवाही होणे जरुरीचे आहे. भौतिक क्षेत्रांत प्रामुख्याने तधु पाठबंधारे, भू व जल संधारणा, सहकार, भू सुधारणा, की जे

लाभार्थीभाषुखा कार्यक्रम आहेत त्यांना प्राधान्य देणोत यावे. भांडवती खाचिच्या योजनामध्ये प्रामुख्याने मोठे व मध्यम उथांगांदे, रस्ते व पूल, छाणाकाम, विशुत, रस्ते विकास इत्यादी कार्यक्रमांना कमी अग्रक्रम देण्यांत याब्ला. पिण्याचे पाणी पूरविषयाच्या योजनेकडे विशेष लक्ष यावे.

५) दुर्बल भाग व दुर्बल घाटकाकडे विशेष लक्ष यावे लागेल. उदा. आदिम जमाती, गट, भाटवया जमोती, स्थालांतरीस शेती, वछारे, व वन छोडी ( Forest Villages ) प्रकल्पबाबीत कुट्टी, स्थालातरीत आदिवासी कामगार, आदिवासी महिलांकरिता विशेष स्वरूपाच्या योजना तयार कराव्यात. और्योगिक व मोठ्या प्रकल्पांचा प्रभाव पडणा-या समस्यामध्ये भागाकडे विशेष लक्ष पुरविणे आवश्यक आहे. ज्या कारणामुळे दुर्बल भागांना घाटकांना त्रास होण्याची शक्यता आहे असे अडथळे दूर करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना शांथाल्या पाहिजेत.

आदिवासी विकास विभागाने या विषायी पुरविलेली माहिती व आजची वस्तूस्थिती या सर्व बाबीचा विचार करून समिती छालीलप्रमाणे शिफारस करीत आहे.

१) आदिवासी विकासासाठी कार्यक्रम तयार करणोसाठी ९ टक्के किंवा शासनास शक्य असेल त्याप्रमाणे नियतव्यय आदिवासी विकास विभागाकडे शासनाने सुपूर्त करावा.

२) आदिवासी विकास विभागाने आदिवासी क्षेत्रांत व आदिवासीच्या गरजाप्रमाणे प्राधान्यक्रम ठरवून या निधीचा वापर करावा. छा-या अधाराने आदिवासीचा विकास व्हावा यासाठी आदिवासी विकास विभागाने नियोजनात छालीलप्रमाणे अग्रक्रम ठेवावा अशी समिती शिफारस करीत आहे.

- अग्रक्रम :- १) कृषि कार्यक्रम, पीक संवर्धन, मत्स्य व्यवसाय, फलोत्पादन,  
मृद संधारणा, आयाकट, पशु संवर्धन.
- २) पिण्याचा पाणी पुरवठा.
- ३) रस्ते व पूल.
- ४) लघु सिंचन.
- ५) सर्वजनिक आरोग्य.
- ६) सामान्य शिक्षण व तंत्र शिक्षण (आय.टी.आय)
- ७) ग्रामिण विकास कार्यक्रम, आवर्णना प्रबंध कोत्रा विकास,  
ग्रामिण रोजगार.
- ८) विधुत पुरवठा.
- ९) रोजगार हमी योजना.
- १०) घार बांधाणी ( गृह-निर्माण )
- ११) इतर सर्व कार्यक्रम.

प्रकरण - ५

डोगराळ व अतिदुर्गम आदिवासी क्षेत्रा ठरविणे आणि  
त्याकरीता सुचविलेला कार्यक्रम.

डोगराळ व अतिदुर्गम आदिवासी क्षेत्राबाबत नियोजन विभागाने  
सदर क्षेत्रातील गावे व नकाशे पाबाबत टिपणी ठेवावी असे समितीने  
सुचविले. सदर सुचनेप्रमाणे सचिव, नियोजन विभाग व सचिव आदिवासी  
विकास विभाग यांनी आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी,  
कार्यकारी <sup>अभियंता</sup> अधीक्षक अभियंता, जिल्हा नियोजन अधिकारी, योंचे बरोबर  
चर्चा करून अतिदुर्गम व डोगराळ क्षेत्रातील गावे निश्चित केली. या बाबत  
पुढील निकष ठरविण्यात आले.

१) दुर्गम क्षेत्रा ठरविताना निदान ५ ते १० गावांचा गट  
विचारांत १यावा.

२) अशा गावे मुख्य रस्त्यापासुन ५ ते १० कि.मी. अंतरावर  
असावी.

३) निदान कांही महिने त्या भागाचा इतर भागांशी संबंध  
तुटलेला असावा.

अशा गावांचा विचार दुर्गम क्षेत्रा म्हणून करण्यांत आला. वरील  
निकषाप्रमाणे कांही जिल्ह्यात १/२ गावे जरी वहातुकीच्या दृष्टीकोनातून  
कराच काळ इतर विभागाशी जोडलेली नसतील तरीही त्या गावांचा  
समितीने तयार केलेल्या आदीत दुर्गम क्षेत्रातील गाव <sup>म्हणून</sup> राई समावेश केलेला  
नाही.

सचिव समितीने दुर्गम क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या गावांची निवड केली.  
सदर गावांची यादी परिशिष्ट -६ मध्ये दिलेली आहे.

या यादीप्रमाणे दुर्गम कोऱांत येणारी जिल्हानिहाय व  
तालुकानिहाय गावांची संख्या पुढील प्रमाणे आहे.

जिल्हा	तालुका	पॉकेट क्रमांक	गावांची संख्या
१) गडचिरोली	अहेरी	१	१९
		१	१०
		२	७
		३	५४
		३	१०
		३	१५
		३	६
	अहेरी		७१
२) गडचिरोली	सापल्ली	१	८
		२	१५
		२	२२
		२	१५
		२	१५
		३	१३
		३	१२
			१२
			५
			५
			१०
	सापल्ली		१३२

पिलहा	तातुका	पॉकेट क्रमांक	गावांचा संस्करण
गडचिरोली	सिरोंचा	१	१०
		२	२८
	सिरोंचा		३८
	चार्मीशाफी	१	१२
		२	११
		२	९
		३	४
		३	४
		३	८
		३	८
		३	६
		३	६
		३	४
	चार्मीशाफी		६४
गडचिरोली		१	२७
गडचिरोली			२७
धानोरा		१	२२
		२	५७
धानोरा			७९

	१	२	३	४
१) गडचिरोली	कुरखोडा		१	२९
			२	२७
			३	६२
			४	
	कुरखोडा			१११
(गडचिरोली जिल्हा एकूण )				५२९
२) नांदेड	किनवट	१	४१	
		२	४३	
( नांदेड जिल्हा एकूण				
				८४
३) नाशिक	सुरगाण्ठा	१	९	
		२	२३	
		३	९	
		४	११	
	सुरगाण्ठा			५२
	कळवण	१	८	
		२	३	
		३	४	
	कळवण			१५

	१	२	३	४
(नाशिक जिल्हा एकूण )				६७
५) ठाणे	जव्हार	१	४	
	वाडा	१	५	
	शाहापूर	१	८	
	मुरब्बाड	१	५	
(ठाणे जिल्हा एकूण				२२
५) दुळे	अक्कलकुआ	१	६	
		२	१२	
		३	११	
अक्कलकुवा				२९
दाडगांव		१	२२	
		२	५	
दाडगांव				२७
नवापूर		१	४	
नवापूर				४
शिंषपुर		१	७	
(दुळे जिल्हा एकूण )				६७

		१	२	३	४
६)	पुणे	सुन्नर		१	११
		आंबेगांव		१	१३
		छोड		१	६
(पुणे जिल्हा एकूण)					३०
७)	अमरावती	धारणी		१	१७
				२	१०
				३	११
धारणी					३८
		चिखालदरा		१	१३
				२	१०
				३	६
				४	८
चिखालदरा					३७
(अमरावती जिल्हा एकूण)					७५
८)	यवतमाळ	मारेगांव		१	२१
				२	९
				३	७
				४	९
				५	८
(यवतमाळ जिल्हा एकूण )					५४

१	२	३	४
१) भांडारा	मारेगांव अर्जुनी	१	२०
		२	१५
	मारेगांव अर्जुनी		३५
	देवरी	१	३४
		२	२८
		३	५
	देवरी		६७
	सालेकसा	१	२०
( भांडारा जिल्हा एकूण )			१२२
१०) नागपूर	रामटेक	१	१०
		२	१६
		३	८
		४	२९
		५	९
( नागपूर जिल्हा एकूण )			७२
११) चंद्रपूर	चिमूर	१	९
	वरोरा	१	२१
	गाँडपिंपरी	१	१६
	राजूरा	१	२४
		२	२५
( चंद्रपूर जिल्हा एकूण )			९५

१	२	३	४
१२) जळगांव	चोपडा	१	५
		२	१०
	यावल	१	४
	रावेर	१	५
(जळगांव जिल्हा एकूण )			२४
एकूण :-			१२४१

सचिव समितीने सुचिल्याप्रभाणे १२४१ गावांचा समावेश अतिरुग्म व डॉगराळ कोऱा म्हणून करण्यांत आला आहे. पाची समितीने नोंद घोतली. या व्यतिरिक्त आदिवासी विकास विभागाने ज्या गावांची अतिरुग्म व डॉगराळ म्हणून यादी तयार केली आहे त्या यादीचा शासनाने योग्य तो विचार करून त्या यादीस देखालील मान्यता थावी अशी समितीची सूचना आहे.

स्वांतर्या प्रिलाल्यानंतर गेल्या ४० वर्षांत आणि खास करून आदिवासी विकासासाठी निरनिराळ्या योजना तयार करून शासन आदिवासीना देशाच्या मुख्य प्रवाहांत सामील करून चोण्याच्या प्रयत्नांत आहे. आदिवासी विकास गटासाठी उच्च श्रेणी देऊ नेमण्यांत आलेले पंचायत समितीलील सुरुवातीचे प्रकल्प अधिकारी आणि त्या नंतर आता आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी नेमून १२/१३ वर्षांचा काळ लोटला आहे तरही आदिवासी कोऱाती गावे अतिरुग्म आहेत व कोणात्या गावांना अजूनही काणी मुलभूत सुविधा नाहीत अशा गावांची यादी शासनाकडे नाही. या बाबत समितीस आश्चर्य वाटले आहे.

विकास योजनांच्या कार्यक्रमांची अमंल बजावणी होत असतांना पंचायत समिती, जिल्हा परिषद, वा जिल्हा नियोजन विकास मंडळामध्ये चर्चा होत असतांना जे लोक बोलके आहेतत्पांच्याच प्रश्नांची सोडवणूक करण्याचे शासनाच्या निरनिराळ्या विभागाकडून देखालील होत असते. परंतु शासनाचे धोरणास अनुसरून ज्या लोकांना फायदा थावयाचा आहे व ज्या ठिकाणी शासनाच्या मदतीची छारी गरज आहे त्या क्षेत्राचा व गावांचा प्रश्न सोउविष्यासाठी या क्षेत्रांत जी जी प्रशासकिय यंत्राणा आहे त्यांनीच हे प्रश्न गरीब लोकांच्या वतीने मांडले पाहिजे. असे समितीचे मत आहे. आजच्या प्रशासकीय यंत्राणोमध्ये हा दृष्टीकोन नसल्यामुळे अजूनही उनेक गांवे अतिदुर्गम व त्यामुळे अविकसीत राहिलेली आहेत. आता तरी अशा गावांची पाहणी होऊन या गावांचा आणि क्षेत्राचा खास विकास कार्यक्रम आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिका-यांनी हाती घावा अशी ही समिती आग्रह करीत आहे.

अशा गावांची यादी तयार झाल्यानंतर या अतिदुर्गम भागाच्या खास विकास कार्यक्रमासाठी शासनाने काही वेगळे निकष लावल्याशिवाय व त्या दृष्टीकोनातून विकास कार्यक्रमास प्राधान्य दिल्याशिवाय या अतिदुर्गम क्षेत्राच्या समस्या कमी होणार नाहीत. असे समितीचे मत आहे. आज गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील कांही भागाचा जलद गतीने विकास कार्यक्रम शासनाने हाती घोतलेला आहे. आता अतिदुर्गम क्षेत्रांत मोठ्यांया गावासाठी असाच दृष्टीकोन शासनाने स्वकारावा अशी समिती महाराष्ट्र शासनास विनंती करीत आहे. या अतिदुर्गम क्षेत्रातील गावांच्या विकास कार्यक्रमासाठी खालील प्रमाणे कार्यक्रम हाती घ्यावेत अशी समितीची सूचना आहे.

१) अतिदुर्गम क्षेत्रांत येणारी/मोठ्यारी गांवे ही मुख्य रस्त्यापासून

आणि नियमीत प्रवाहापासून अजूनही लांब आहे. ही गांवे मुख्य प्रवाहा पासून लांब आहेत करणा विकासाची यंत्राणा व प्रशासकीय यंत्राणा या विभागाकडे पाहिजे तसे लक्ष देत नाही. म्हणूनच हा प्रश्न निर्माण इलेला आहे. म्हणून प्रशासकीय विभागांनी निश्चित कार्यक्रम तयार करून ठामपणौ घेणा मिळवून देईल अशीच संत्राणा या विभागासाठी निर्माण करावी.

२) नेहमीची प्रशासकीय यंत्राणा अधावा प्रशासकीय कर्मचारी या विभागात नेमूऱ काही एक उपयोग होणार नाही असे या समितीचे ठाम मत आहे. बासाठी आदिवासी विकास विभागाने तुसतीच यंत्राणा निर्माण करणोचे पाठीमागे न लागता रुदाथा खास पोजनांबदारे या कार्यक्रमासाठी नवीन लोकांची निवड करून त्यांची प्रशिक्षणाची नेमणुक इत्यादी मार्गाने ही नवी प्रशासकीय यंत्राणा उभारी करण्यांत यावी व त्यांचेवर ही विकासाची जबाबदारी टाकावी.

३) बांधकामाचे निकष, विकास कार्यक्रमासाठी लोक वर्गांनी व सहभाग, संरेख्यात शोऱ्यातील मुलभूत अडवणी लक्षात घोउन याबाबत फेरविचार करणोत यावा.

४) ज्या पाडयावर वा गावांना शासनाने काहीही प्रयत्न केले तरी मुलभूत सोयी निर्माण करता येणार नाहीत अशाही कांही वस्त्या या आदिवासी विभागांमध्ये आहेत. या मुलभूत सोयी व सुविधा देण्यासाठी फार खार्च करत बसण्यापेक्षा या लहान लहान वस्त्या व पाडयामधील लोकांना ज्या ठिकाणी अशा सुविधा देता येतील अशा ठिकाणी नवीन वस्त्या स्थापन करण्याचा कार्यक्रम शासनाने हाती याबा अशी समिती मुद्दाम शिकारस करीत आहे.

वरील शिफारसी करतांना त्यांच्या अंमलबजावणीतील

अडवणीची समितीला पूर्ण कल्पना आहे. कदाचित या लहान बस्त्यामध्ये राहणारे लोक अन्य ठिकाणी स्थालांतरीत होण्याची शक्यता नाही. किंवा नियोजित स्थालांतरासाठी योग्य व पुरेशी जागा मिळणार्ची शक्यता नाही. परंतु अतिदुर्गम<sup>व कठीण</sup> समस्या सोडविण्यासाठी जो काही शासनाला सतत छार्च करावा लागणार आहे त्या मानाने स्थालांतर करावयाची जागा व तेहो बस्त्या स्थापन करणे हे काम कमी छार्चात होऊ शकेत असे या समितीचे मत आहे.

५) आपल्या राज्य घटनेमध्ये आदिवासींच्या विकासासाठी खास तरतुद आहे. आता तर आदिवासी विकासासाठी आपण वेगळ्या निधीची पण तरतुद करीत आहोत. राज्य स्तरावर जनजाती सल्लागार समिती आहे. मा. मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षातेहालील उपयोजना अंमलबजावणीचा आढावा घोण्यावाबलची समिती देखील आहे. जिल्हा स्तरावर विशेष कार्यकारी समिती या प्रकारची खास व्यवस्था आतापर्यंत निर्माण करण्यांत आली. या पुढे अतिदुर्गम भागाचे खास विकासग कार्यक्रम तयार करून त्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर भार देणे जरुरीचे आहे. तसे केल्याशिवाय व कोणात्या तरी एका खास विभागावर/यंत्राणोवर ही जबाबदारी सोपविल्याशिवाय अर्तिदुर्गम भागाच्या समस्या कमी होणार नाहीत असे समितीचे स्पष्ट मत आहे. निश्चित जबाबदारी व निश्चित कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने आता अधिक वेळ न घालवता अतिदुर्गम भागाच्या ज्ञलद विकासासाठी जरुर ती पावले सत्वर उचलावीत असा या समितीचा शासनाला आग्रह आहे.

६) जिल्हा वा तातुक्यातील बिगर आदिवासी कोऱ्यातील लोक जागरूक असल्यामुळे जे शासकीय कर्मचारी नीट काम करीत नाही त्यांना शिक्षा म्हणून आदिवासी कोऱ्यांत वा अतिदुर्गम कोऱ्यांत

बदली करण्याची आजची प्रशासकीय व्यवस्था आहे असे समितोला दिसून आलेले आहे. ज्या भागामध्ये अधिक व वांगले लक्षा पुरवावायाचे आहे व जेठे काम करावयाचे आहे त्या ठिकाणी कामघुकार कर्मचारी नेमल्यामुळे आदेवासी भाग आणि अतिरुग्म भाग प्रगत भागाच्या मानाने पुन्हा मागे राहाणार आहे. म्हणून अतिरुग्म भागाचा विकास करणोसाठी निव्वळ निधी देऊ विकास करण्याच्या मागे न लागता योग्य कर्मचारी मिळवून त्यांना प्रशिक्षण देऊ हे काम शासनाने हाती घ्यावे. तोपर्यंत तांही जागा काही काळ रिकाम्या राहिल्यांत तरी चालतील असे या समितीचे मत आहे.

-x-

In Cm  
ire

प्रकरण - ६

आदिवासी विकास विभागाची प्रशासकीय यंत्राणा

आदिवासी विकास योजनांची अंमलबजावणी इसासनाच्या निरनिराळ्या विभागामार्फत होत असते. आदिवासी विकास योजना बदारा आदिवासी क्षेत्राची व व छास करून आदिवासी जमातोची प्रगती अपेक्षेपुढाणे कां होत नाही याचा उल्लेख यापूर्वी करण्यांत आलेला आहे. आदिवासी क्षेत्राच्या कांही वेगळ्या समस्या आहेत हे आता सर्वत्र मान्य झालेले आहे. त्याचे विकास कार्यक्रमातील भौगोलीक समस्या, प्रशासकीय समस्या, ईंटाणिक समस्या, भाषेच्या समस्या, वाहतुकीच्या समस्या, त्यांत पुन्हा कांही जनसमुहाच्या समस्या इत्यादी लक्षांत घोता आदिवासी विकास क्षेत्रात अथापही छूप काम करावयाचे राहीले आहे असे समितीचे मत आहे. आणि म्हणूनच आदिवासी उपयोजनेचा निधी वेगळा ठेवून तो आदिवासी विकास विभागाकडे सुपूर्त करावा असे या आठीच्या प्रकरणामध्ये समितीने प्रकणाने सुचिविले आहे.

आदिवासीच्या ईंटाणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीच्या योजनांना गती भिळाकी व त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष केंद्रीत छ्हावे यासाठी इसासनाने १९७२ साली आदिवासी विकास संचालनालयाची निर्मिती करण्यांत आली. सन १९८१ पर्यंत हे संचालनालय, पुणे येथून आपले कामकाज पहात होते. आदिवासीची लोकसंख्या बहुसंख्येने असणा-या क्षेत्राच्या जवळच आदिवासी विकासाची प्रशासकीय यंत्राणा असली पाहीजेहा विचार लक्षांत घोउन १९८१ नंतर हे संचालनालय नाशिक येथे हलविण्यांत आले.

सौथा आदिवासी विकास संचालनालयाकडे प्रामुख्याने आदिवासी मुला-मुलीसाठी आश्रमशाळा चालविणे, अनुदानीत आश्रमशांळांना मदत करणे आदिवासी मुला-मुलीची शासकीय वसतिगृहे चालविणे, आदिवासी विधायांना शिष्यवृत्त्या, परीक्षा शुल्क पुरविणे, इत्यादी शैक्षणिक बाबी त्यांचेकडे सोपविण्यांत आलेल्या आहेत. त्याचबरोबर आदिवासींना व्यक्तिगत मदत म्हणून त्यांच्या शोत्री विकासासाठी आदिवासी शोतक-यांना विशुत पंप व आईल इंजिन अनुदानाने पुरविण्याचे काम हे संचालनालय करीत आहे.

सन १९७४-७५ मध्ये आदिवासींचा विकास जलद गतीने होण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय पातळीवर विचार विनिमय सुरु झालेला होता व त्याप्रमाणे आदिवासी उपयोजना तयार करण्यांत येऊन नवीन मार्गदर्शन सुत्रानुसार आदिवासी क्षेत्रा व आदिवासी जमातीच्या विकासासाठी आदिवासी उपयोजनेची अंमलबजावणी १ एप्रिल, १९७६ पासून महाराष्ट्र राज्यांत सुरु झाली.

१९७१ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यांत आदिवासींची एकूण लोकसंख्या २९.५४ लाखा होती. राज्यांच्या एकूण लोकसंख्येच्या मानाने आदिवासी उपयोजना क्षेत्रांतील एकूण लोकसंख्येचे प्रमाण मात्रा ७ टक्के होते. आदिवासी उपयोजनेची अंमलबजावणी आतां महाराष्ट्रातील एकूण १८ जिल्ह्यांतील १०७ तालुक्यामध्ये सुरु असून निरनिराळ्या विकास कार्यक्रमांची अंमलबजावणी सन १९७६ पासून चालू आहे. सन १९८६ च्या सुमारास (माडा व मिनीमाडा क्षेत्र ४८) राज्यातोल ज्या इतर जिल्ह्यांमध्ये आदिवासींची लोकसंख्या आहे परंतु ज्या क्षेत्राचा आदिवासी उपयोजना क्षेत्र म्हणून समावेश करण्यांत आलेला नाही. त्याही जिल्ह्यांमध्ये आदिवासी विकासासाठी खास वेगळे कार्यक्रम तयार करण्यांत येऊन येथील आदिवासी लोकांच्या विकासाच्या योजनांची अंमलबजावणी कसोशीने करावी याबद्दल शासनाने जरुर ले आदेश दिलेले आहेत. आदिवासी उपयोजना चालू असलेल्या १४ जिल्ह्यांतील उपयोजना क्षेत्रांच्या अंतर्गत असलेली विकास कामाची जवाबदारी अप्पर आयुक्त, आदिवासी विकास यांना पार

पाडावयाची आहे. इतर १६ जिल्ह्यांतील हेच काम संचालक, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, नासिक यांनी पहावे असे शासनाचे आदेश आहेत.

आदिवासी उपयोजनेच्या अंतर्गत निरनिराळ्या विभांगांना योजनामध्ये आदिवासी विकास संचालनालयामार्फत जे कार्यक्रम चालविले जातात त्यांचाही अंतभारी आहे. हे सर्व विकास कार्यक्रम योग्य रितीने चालू आहेत व त्यांची अंमलबजावणी नीट होत आहे हे पाहण्यासाठी राज्यस्तरावर सचिव व आदिवासी विकास आयुक्त हे मंत्रालय पातळीवर काम पहात आहेत.

(परिशिष्ट -७) त्यांचे नियंत्रणाखाली व आदिवासी उपयोजना क्षेत्राखाली योजना तयार करण्यासाठी व त्यावर संनियंत्रण ठेवण्यासाठी २ अप्पर आयुक्त, आदिवासी विकास, सहयाद्री विभाग, नासिक व नोंडवन विभाग, नागपूर यांचेमार्फत आदिवासी उपयोजनेखालील व्यवस्था सन १९७७-७८ पासून निर्माण करण्यांत आलेली आहे. या दोनही अप्पर आयुक्तांच्या नियंत्रणाखाली प्रत्येकी १० प्रकल्प अधिकारी काम करीत असून ही प्रशासकीय यंत्रणा परिशिष्ट ८८ मध्ये देण्यांत आलेली आहे.

आदिवासी विकास संचालनालय मात्रा संपूर्ण राज्यांत शासकीय आश्रमशाळा, अनुदानीत आश्रम शाळा, विद्युत पंप पुरविणे इत्यादी काम पाहतात तरीही या संचालनालयाची यंत्रणा फक्त १५ जिल्ह्यांत विद्युरलेली आहे. त्याची माहिती परिशिष्ट - ९ मधो दिलेली आहे. संचालक, आदिवासी विकास हे देखालील सचिव व आदिवासी विकास आयुक्तांच्या नियंत्रणाखालील काम करीत असून हे संचालनालय विभागीय उपसंचालक, आदिवासी विकास नाशिक व नागपूर या २ विभागीय उपसंचालकांच्या हाताखाली काम करीत असलेल्या एकूण २० आदिवासी विकास अधिकारी

यांचे मार्फत त्यांचेवर सोपविलेली संपूर्ण राज्यांतील जबाबदारी पार पाडीत आहेत.

आदिवासीच्या समस्यांबाबत संशोधनाचे व प्रशिक्षणाचे कामकाज करण्यासाठी पुणे येई स्वतंत्र संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था ही तिसरी प्रशासकीय व्यवस्था सचिव व आदिवासी विकास आयुक्त यांचे नियंत्रणाखाली काम करीत आहे.

आदिवासी लोकांची व्यापारी व सावकारांकडून होत असलेली पिळवणूक ठांबविण्यासाठी व आदिवासीना सहाय्यभूत होतील अशा योजना हाती घोण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारी आदिवासी विकास महामंडळ ही एक चौथी यंत्रणा आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत काम करीत आहे. महाराष्ट्र आदिवासी आर्थिक स्थिती (सुधारणा) कायदा सन १९७६ या कायद्याखाली फार मोठी जबाबदारी शासनाने स्वकारली असून हे सर्व कामकाज आदिवासी विकास महामंडळाच्या मार्फत करण्यांत येत आहे.

सचिव व आयुक्त, आदिवासी विकास यांचे नियंत्रणाखाली तसे पाहू गेल्यास ५ (senior time scale) वा निवड शेणीतील भारतीय प्रशासन सेवेचे अधिकारी असून या पाचही प्रशासकीय यंत्रणा स्वतंत्रपणे आपआपले काम करीत आहे हे परिस्थिर - ७ वर्ष दिसून येईल. मंत्रालयाच्या स्तरावर जरी सचिव, आदिवासी विकास विभाग हे आदिवासी विकासाच्या संबंधात ठोरणात्मक सर्व काम पहात असले तरी कोऱीय स्तरावर एक संदा व समग्र असे आदिवासी विकास खाते छा-या अधानि अस्तित्वात नाही असे त्या वर्ष दिसले. त्यामुळे राज्य स्तरावर, विभागीय स्तरावर, जिल्हास्तर वा तातुका स्तरावर आदिवासीच्या किंवा छोड्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या निश्चितपणे कोणी पहावयाच्या आहेत व सोउवावयाच्या आहेत व ती जबाबदारी कोणारा एकावर आहे,

की सर्वांवरच आहे हे ठरविणे पा समितीला देखील अडवणीचे शाले आहे.

शासनाच्या विभागीय स्तरावरील प्रशासकोय पंत्रापोतील ६ विभागीय आयुक्तांकडे आदिवासी उपयोजनेच्या क्षेत्रातील सर्व योजनांची अंमलबजावणी नीटपणे करण्याची जबाबदारी शासनाच्या वेगवेगळ्या आदेशाब्दारे आदिवासी विकास विभागाने टाकलेली आहे असे समितीला सांगण्यात आले. विभागीय आयुक्तांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर सर्व जिल्हा पातळीवरील अधिकारी यांना यासंबंधी आवश्यक त्या सूचना, मार्गदर्शन व आदेश थावयाचे आहेत व आदिवासी विकासाची काम जलदगतीने करून घ्यावयाचे आहे.

आदिवासी उपयोजना क्षेत्राच्या व आदिवासी विकास संबंधाने जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनो आवश्यक तो भाग घ्यावा, लक्षा पुरवावे व आवश्यक त्या ठिकाणी जरुर तो अधिकार वापरण्यास सहाव्यभूत व्हावे पा हेतून उपयोजना क्षेत्रात असलेल्या १४ जिल्ह्यांचे जिल्हाधिका-यांना व मुख्य कार्यकारी अधिका-यांना उपायुक्त, आदिवासी विकास म्हणून शासनाने घोषित केलेले आहे. परंतु जिल्हाधिकारो किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना उपायुक्त आदिवासी विकास म्हटल्याने उपयोजना क्षेत्रातील १४ जिल्ह्यांच्या आदिवासी क्षेत्रांतील छास कामकाजात त्यामुळे काही छास फरक जाणावलेला आहे असे समितीला कोठेही दिसून आलेले नाही याची समितीने स्पष्ट नोंद घोतती आहे.

१४ जिल्ह्यांतील आदिवासी उपयोजना क्षेत्र जे जाहिर झालेले आहे. त्या क्षेत्रासाठी २० प्रकल्प (गट) पाडण्यांत आलेले आहेत. त्यापैकी १० प्रकल्पांसाठी प्रत्येक १ याप्रमाणे वर्ग - १ मधील १० वरिष्ठ अधिकारी, प्रकल्प अधिकारी म्हणून नेमले गेलेले आहेत. बाकीच्या १० प्रकल्पांसाठी

वर्ग-१ चे १० प्रकल्प अधिकारी काम करीत आहेत या २० प्रकल्प अधिका-यांचे मुख्य काम हे त्यांच्या प्रकल्पातील आदिवासी उपयोजने अंतर्गत असलेल्या विकास योजना तयार करणे व त्यांची संबंधित विभागाकडून योग्य प्रकारे कार्यकाळी व अंमलबजावणी होते की नाही हे पहाणे व त्यावर सनियंत्रण ठेवणे हे आहे. या सर्व प्रकल्प अधिका-यांना जिल्हांचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद्देचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे हाताखाली काम करावे असाई शासनाची अपेक्षा आहे. प्रत्यक्षांत मात्रा या अपेक्षोप्रमाणे काम होतांना दिसत नाही असे समितीचे स्पष्ट मत इसलेले आहे. मुलतः जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना शासनाने प्रत्यक्षा नेसून दिलेली अनेक कर्तव्ये पार पाडायला वेळ अपुरा पडतो. व त्यामुळे वेळेअभावी ही आदिवासींची विकासाची कामे करण्यास ते असमर्थ असल्यावे सांगण्यात येते. त्यामुळे प्रत्यक्षांत आजचे प्रकल्प अधिकारी हे फक्त अपर आयुक्त, आदिवासी विकास यांनाच जबाबदार आहेत व त्यांचे मार्गदर्शनाखाली त्यांची कामे चालू आहेत. असे समितीला दिसून जालेले आहे. आदिवासी विकास प्रकल्प अधिका-यांना मदत म्हणून एक एक सहाय्यक प्रकल्प अधिकारी देखालील देण्यात आलेला आहे. हे प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास संचालनालयास सहाय्यभूत व्हावेत म्हणून शासनाने त्यांना उपसंचालक, आदिवासी विकास विभाग म्हणून घोषीत केलेले आहे असे समितीच्या निर्दर्शनास आणुन देण्यांत आले. प्रत्यक्षांत मात्रा ज्या प्रमाणे जिल्हाधिकारी यांना वेळ उपायुक्त, आदिवासी विकास म्हटल्याने आदिवासी विकासाची जबाबदारी पार पाडता येणार नाही, त्याच न्यायाने प्रकल्प अधिकारी यांना देखालील केवळ उपसंचालक, आदिवासी विकास म्हणून आदिवासी विकासाचे काम ते बजावू शकणार नाहीत असे समितीचे स्पष्ट मत

झालेले आहे. आजची ही प्रशासकीय यंत्राणा लक्षांत घोता ती बरीचशांचे नामधारे यंत्राणा आहे हे लक्षांत ऐवेते. या यंत्राणोतील उणीवा छातीलपुमाणे नमूद करण्यांत आतेल्या आहेत.

### आदिवासी विकास विभागाच्या संस्थांच्या प्रशासकीय यंत्राणोतील दौर्बल्य

- १) सन १९८१ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील <sup>२८.१३</sup> आदिवासीची लोकसंख्या ५७.७२ लाखा इतकी असुन त्यापैकी <sup>२९.५९</sup> लाळा आदिवासी लोकसंख्या आदिवासी उपयोजना क्षेत्रांत आहे. उरलेली <sup>२९.५९</sup> लाळा आदिवासी उपयोजना क्षेत्राहेर आहे. यावरून असे दिसून घेईल की, निष्पापेक्षा जास्त आदिवासीची लोकसंख्या ही आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेर राहत आहे. आतांपर्यंत उपयोजना क्षेत्राबाहेरील आदिवासीसाठी शासनाने कोणात्याही किंवा छास विशिष्ट योजना हाती घोतेलेल्या नव्हत्या. फक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रामधील आदिवासीच्या विकासावर शासनाने लक्ष केंद्रीत केलेले होते. आता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील आदिवासीना देणील आदिवासी उपयोजना क्षेत्रातील आदिवासीना मिळणा-या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ देण्यांत यावा असे १००४ नव्याने स्विकारले असल्यामुळे शासनाने ह्या आदिवासीसाठी वैयक्तिक विकासाच्या व लाभाच्या योजनांचा कार्यक्रम हाती घोतला आहे. त्यामुळे सहाजिकव आदिवासी विकासावे काम हे महाराष्ट्रातील फक्त १४ जिल्ह्यांपुरते मर्यादीत न रहाता ते आता सर्वच्या सर्व ३० जिल्ह्यांमध्ये सुरु झालेले आहे. आदिवासी विकास संचालनालय आज उपयोजना क्षेत्राच्या बाहेर <sup>१६</sup> जिल्ह्यांत त्यांची कोणातीच प्रशासकीय यंत्राणा उभी नसताना देणील वैयक्तिक लाभाच्या योजनांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करीत आहे.

नवीन योजना हाती दोण्यात आल्या व येत आहेत. त्याचे कामावा व्याप दिवसें दिवस वाढत गेला आहे. तरी देखील तातुक्याता एक अधिकारो वा जिल्हयांता किमान एक वरिष्ठ अधिकारी असा कोणताच निकडा आदिवासी विकास संवालनातयातील प्रशासकीय यंत्राणा वाढीसाठी आतापर्यंत वापरण्यात आलेला नाही, त्यामुळे ६ जिल्हयांसाठी वर्ग-२ वे ३ आदिवासी विकास अधिकारी व ३ जिल्हयांसाठी वर्ग-२ वे ३ आदिवासी विकास अधिकारी अशी यंत्राणा आज काम करीत आहे.

सन १९७६ मध्ये जेव्हा आदिवासी उपयोजना सुरु करण्यांत आली त्या वर्षी फक्त ३० कोटी रुपये इतका नियतव्यय मंजूर केला होता. तथापि आता शासनाच्या धोरणानुसार आदिवासी उपयोजनेसाठी नियमव्यय हा राज्याच्या वार्षिक योजने च्या नियतव्ययाच्या ९ टक्के असावा असे अरल्यामुळे चातू वर्षी आदिवासी उपयोजनासाठी सर्वसाधारण रु. १७३ कोटी इतका नियतव्यय मंजूर झालेला आहे. अशा प्रकारे आदिवासी उपयोजनासाठी नियतव्ययामध्ये सुमारे ७ पट वाढ झाली आहे. मात्र एकात्मक आदिवासी विकास प्रकल्प स्तरावर १० वर्षांपूर्वी निर्माण केलेल्या प्रशासकीय यंत्राणोत तशी वाट किंवा बदल झालेला नाही. परिणामतः आदिवासी विकासाच्या कामात पाहिजे तेवढा वेग मिळू शकत नाही. अशा परिस्थितीमुळे बामणारे, जिल्हा धुळे वा गडचिरोली जिल्ह्यांतील अतिदुर्गम कोऱ्यापर्यंत आदिवासी विकास कवळागासहीत शासनाची अन्य कोणाचीही प्रशासकीय यंत्राणा नियमीतपणे आजही पोहचू शकत नाही. आज एका आदिवासी विकास प्रकल्प कोऱ्यात सरासरी ३०० ते ३५० गावे आहेत. या सर्व गावांशी देखील हे सर्व प्रकल्प अधिकारी नाट संपर्क साधू शाकलेले नाहीत असे समितीला दिसून आले आहे.

२) प्रशासकीय ठोरणानुसार प्रकल्प अधिकारी एकात्मक आदिवासी विकास प्रकल्प यांची निवड जेष्ठ व अनुभावी अशा वर्ग-१ मधिल कार्यक्रम अधिका-यांमधून करावयाची असते. परंतु हे तत्व आता मागे पडून अलिकडे वर्ग-१ मध्ये नुकतीच पदोन्नती मिळालेल्या अधिका-याची प्रकल्प अधिकारी म्हणून नेमणूक केली जात आहे. प्रकल्प अधिकारी यांनी प्रकल्प क्षेत्राच्या विविध विभागांच्या अंमलबजावणी करणा-या अधिका-यांशी समन्वय साधून त्यांना मार्गदर्शन करणारे व समन्वय साधणारे अधिकारी म्हणून भूमिका पार पाडावी अशी अपेक्षा आहे. ठोडक्यात म्हणजे उपयोजना क्षेत्रांत उदा. कार्यकारूप अधिंयंता, विभागीय वन अधिकारी, कृषी अधिकारी वौरे सारख्या जेष्ठ व क्षेत्रीय स्तरावर अंमलबजावणीचे काम करणा-या अधिका-यांचा कर्णधार म्हणून प्रकल्प अधिका-यांनी काम करावे अशी ठारणा आहे. त्यादृष्टीने प्रकल्प अधिकारी म्हणून कनिष्ठ श्रेणी वर्ग-१ अधिका-यांची नेमणूक न करता वर्ग-१ मधील उच्चश्रेणीच्या अनुभावी व कार्यक्रम अधिका-यांची नेमणूक इलाली असती तर त्याचा अधिक चांगला परिणाम दिसून आला असता असे या समितीस वाटते. या ठिकाणी समिती शासनाच्या मुद्दम नजरेस आणून देते की, आंध्र प्रदेश सरकारने याबाबत त्या राज्यांत उच्चश्रेणी भारतीय प्रशासकीय सेवा ( Senior time scale ) वर्गातील अधिकारी वा विशेष श्रेणी उपजिल्हाधिकारी यांची प्रकल्प अधिकारी म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय अंमलात आणला आहे. आंध्र प्रदेश सरकारने दोतलेल्या या निर्णयाची प्रत या सोबत परिशिष्ट -१० म्हणून जोडलेली आहे. आंध्र प्रदेशांत उपयोजना क्षेत्रातील विविध विभागामार्फत राबविण्यात येणा-या योजनामध्ये सुसुतीकरण आणण्याच्या दृष्टीने व एक हाती

समादेशाधिकार ( single line command ) असावा पा  
दृष्टीने उपयोजना क्रोत्रांत काम करणा-या प्रकल्प विभागाच्या सर्व  
कर्मचारी वर्ग हा पा प्रकल्प अधिका-यांच्या प्रशासकीय यंत्राणोखाली  
ठेबण्यांत आला असून त्यासाठी प्रकल्प अधिका-यांना पदसिद्ध  
सहभिल्हाधिकारी ( आदिवासी विकास ) व अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी  
म्हणून संबोधाण्यांत येते. तसेच उपयोजना क्रोत्रातील सर्व अधिका-याच्या  
नेमणूका व बदल्या प्रकल्प अधिकारी यांच्याशा विचारविनिमयाने  
करण्यांत येतात. आणि त्यांच्या वार्षिक गोपनीय अहवालांत योग्य तो  
अभिप्राय हे प्रकल्प अधिकारी देऊ शकतात. त्यामुळे आंध्र प्रदेशातील  
आदिवासी उपयोजना क्रोत्रांची प्रशासकीय यंत्राणा ही परिणामकारक  
प्रशासकीय यंत्राणा ( Effective Administration ) ठरली  
आहे. व त्यांचा आदिवासी विकासाता फार मोठा हातभार लागला आहे.

या संबंधात नियोजन आयोगाच्या कार्यक्रम मुल्यमापन संस्थेने  
एकातिमकृत आदिवासी विकास प्रकल्प अहवालांतील प्रकरण १८ मध्ये सुधा  
अशा शिफारस केली आहे. की, प्रकल्प क्रोत्रात काम करणा-या विविध  
विभागातील सर्व अधिका-यांना प्रकल्प अधिका-यांच्या प्रशासकीय  
नियंत्राणाखाली आणून एकहाती समादेशा-धिकार ( single line  
command ) निर्माण करण्यांत यावा अशा त-हेची शिफारस करण्यांत  
आलेली आहे. त्या शिफारसी विचारांत घोता महाराष्ट्र राज्यांत सुधा  
आदिवासी विकास विभागाची प्रशासकीय यंत्राणा बळकट करण्याच्या  
दृष्टीने महाराष्ट्र शासनाने निश्चित व त्वरीत उपाययोजना करावी अशा  
समितीची शिफारस आहे.

३) अपर आमुक्त, आदिवासी विकास, हे प्रकल्प स्तरीय अंमलबजावणी  
करणा-या समितीचे अध्यक्ष म्हणून सध्या काम करतात. त्यांना

जिल्हाअधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी वौरे सारख्या उच्चस्तरीय अधिका-यांशी समन्वय साधून त्यांच्या कार्यक्रोत्रांत राबविल्या जाणा-या आदिवासी उपयोजनांअंतर्गत कार्यक्रमाची अंमलबजावणी करावयाची असते. हे लक्षात घोडन अप्पर आयुक्त, आदिवासी विकास हे जिल्हाअधिकारी यांच्यापेक्षा वरच्या दजचि व जेठ अधिकारी असावेत या उद्देशाने सामान्य प्रशासन विभागाने पूर्वी भारतीय प्रशासकीय सेवेतील निवडथेणां अधिका-यांची अंतिरिक्त आयुक्त, आदिवासी विकास म्हणून नेमणूक करणोचे मान्य केले होते. परंतु या निकाप्रमाणे आज अप्पर आयुक्त आदिवासी विकास यांच्या नेमणूका केल्या जात नाहीत. कांही वेळा तर भारतीय प्रशासकीय सेवेत नसलेल्या अधिका-यांचो सुधा अप्पर आयुक्त, आदिवासी विकास म्हणून नेमणूक केली जाते. त्यामुळे जिल्हा स्तरीय योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करणे त्यांना शाक्य होत नाही., असे समितीचे मत आहे. म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील निवडथेणां अधिका-यांचीच नेहमी अप्पर आयुक्त, आदिवासी विकास म्हणून नेमणूक केली जावी असा समिती शासनास आग्रह करीत आहे.

- ४) सध्याच्या जिल्हाअधिका-यांना पदसिध उपआयुक्त, आदिवासी विकास म्हणून शासनाने दाओषित केले असले तरी जिल्हाअधिका-यांना त्यांच्याकडे सूपूर्त केलेल्या अनेकविध कामांमुळे आदिवासी उपयोजनेच्या कामाकडे पुरेसे लक्षा देता येणे शाक्य नाही. जिल्हास्तरावर आदिवासी विकास विभागाचा त्या त्या जिल्हायांतील जिल्हाअधिकारी यांच्या मदतीला एकही अधिकारी आज उपलब्ध नाही. राज्याच्या ३० जिल्हापैकी २६ जिल्हायांमध्ये वर्ग-२ चा वा वर्ग-१ चा देखील आदिवासी विकास विभागाचा एकमेव अधिकारी जिल्हा प्रतिनिधी म्हणून

जिल्हास्तरावर आज कार्यरत नाही. अशा परिस्थितीत समिती या निष्कर्षाला आलेली आहे की, आदिवासी विकास विभागाचे काम उपयोजना क्षेत्रातील १४ जिल्ह्यामध्ये कांही प्रमाणांत आहे परंतु अन्य १६ जिल्ह्यांत तर आदिवासी विभागाचे काम वालू असले तरी तेथे प्रश्नासकीय यंत्राणे अभावी ते कोणाच्या दृष्टोत्पत्तीस येत नाही. अशा परिस्थितीत आदिवासी विकासाचे काम रेगाळ्ये, असंचाडीतपणे वालू राहीले तर त्याचा दोष त्या त्या जिल्ह्याभ्यां प्रांतां देखालील देता येणार नाही असे या समितीला वाटते.

५) आज जरी आदिवासी उपयोजना क्षेत्रातील १४ जिल्ह्यांत २० प्रकल्प अधिकारी आणि २० आदिवासी विकास अधिकारी वेगवेगळ्या स्तरावर काम करीत असले तरी, एकूण कामाचा आवाका पहाता व कामाचे स्वरूप पाहता ही यंत्राणा आदिवासी उपयोजना क्षेत्रांत अपूर्ण व तोकडी आहे त्या यंत्राणोत आमुलाग्र बदल करावा लागेल व यंत्राणोत वाढही करावी लागेल. असे समितीचे मत आहे.

आदिवासी विकास संचालनालय आज प्रामुख्याने आश्रमशाळा वालवित आहे. या " शाळा शब्दामुळे आदिवासी विकास संचालनालय नेमके काय काम करीत आहे हे आदिवासी विकास संचालनालय व त्यांचा विभाग सोडला तर अन्य कोणाला या कामाचे छारे स्वरूप समजून येत नाही. असे मितीच्या निर्दर्शनास संचालक, आदिवासी विकास यांनी आणून दिले. आश्रमशाळा योजना सन १९७२ मध्ये जेव्हा संचालनालयाकडे आली त्या वेळेला शासन निर्णय कृ.

BCP-1072/3893-G

दिनांक १४ ऑगस्ट, १९७२

(समाज कल्याण, सांस्कृतिक तर्फ, क्रिडा व पर्यटन विभाग ) या निर्णयाप्रमाणे ८ आश्रमशाळा समुहासाठी एक आदिवासी विकास अधिकारी

राहील असा निर्णय झालेला आहे. याचे कारण असे की, अतिदुर्गम, वाहतुकीच्या, घारांच्या ( निवासाच्या ) समस्या असणा-या गावांमध्ये आश्रमशाळा काढून ४ ते ५ वर्षांच्या मुलामुलींपासून, पौगँडावस्थोत असणा-या मुला-मुलींची देखाभाल, संगोपन इत्यादी सर्व देखारेखांची कामे पा आदिवासी विकास अधिका-यांना करावयाची असतात. आज शासकीय आश्रमशाळा ३३४ + ११९ अनुदानीत आश्रमशाळा अशा रकूण ४५३ आश्रमशाळां समुदायांची या शासकीय निर्णयाप्रमाणे ५६ आदिवासी विकास अधिका-यांची पदे शासनाने निर्माण करावयास हवी होती. असे समितीचे मत आहे. पुन्हा दरबर्जी शाळांच्या संख्येत भार पडत घालली आहेच. त्याचा वेगळा विचार करावाच लागेल. या आदिवासी विकास अधिका-यांकडे आज किती मुलामुलींचे संगोपन करण्याची जबाबदारी आहे हे दाखाविणारी माहिती परिणिष्ठ -११ मध्ये दिलेली आहे. हा एकूण पसारा पाहता आवश्यक ती प्रश्नासकीय यंत्राणा निर्माण न झाल्यामुळे आश्रमशाळे सारखे विद्यादानाचे व आदिवासी मुलामुलींच्या कल्याणाचे व त्यांच्या संगोपनाचे काम करणा-या या महत्वाच्या प्रश्नासकीय विभागास कामाच्या पृचंड बोज्यामुळे कामाच्या दर्जात हवी असलेली सुधारणा त्यांना करता येत नाही. असे पा समितीचे मत झालेले आहे. शासनाने या प्रश्नाचा वेळीच गंभीरपणे विचार करण्यांची वेळ आलेली आहे हे ध्यानी घ्यावे.

६) एका आश्रमशाळेमध्ये सर्वसाधारणपणे ३०० ते ३२५ मुले-मुली असतात. शासनाच्या धोरणाप्रमाणे शिक्षाकांची पदे निर्माण करीत असलांना (एका वर्गाला १ शिक्षाक) पाप्रमाणे ती केली जात आहेत. शिक्षाक वर्गाने मुलांना शिकविण्याचे कामावर फक्त लक्ष केंद्रीत करावयाचे आहे. मुलांच्या संख्येवर आधारीत स्वयंपाकी व कामाठयांची पदे

( वर्ग-४) निर्माण करावयाचे शासनाचे प्रोरणा आहे. आश्रमशाळांमध्ये असणा-या हजारो रुपयांच्या मालाचा हिशोब, स्वयंपाकासाठी माल आणणो व स्वयंपाकासाठी माल देणो, स्वयंपाकी लोकांकडून घांगला स्वयंपाक करून घोणे आणि मुलांना व्यस्थीत नाशता, व जेवणा देणे, मुलांच्या निवासाची, अभ्यासाची व्यवस्था पहाणे इत्यादी कामे करण्यासाठी मात्रा २०० निवासी विधार्थी असले तर कनिष्ठ लिपीक स्तरावरील एक अधिकारक देण्याचे शासनाचे प्रोरणा आहे. २०० पेक्षा कमी संख्या असलेल्या ठिकाणी मात्रा हे काम एक शिक्षाक पहात आहे असे समितीला सांगण्यात आले. याच्या उलट ५० वा ७५ मुलांच्या एका शासकीय वसतिगृहासाठी (केवळ देखाभालीसाठी) एक गृहपाल व एक कनिष्ठ लिपीक अशा दोन तृतीय ब्रेणोतील कर्मचा-यांची नेमणूक तातुका स्तरावरील वसतिगृहांमध्ये शासन आज करीत आहे. व त्यांची गरज पण आहे असे आदिवासी विकास विभागाचे मत आहे. शिक्षण विभागाची जी काही विधानिकेतने आहेत त्या ठिकाणी त्या मानाने पुरेसा कर्मचारी वर्ग शासनाने दिलेला आहे. (परिशिष्ट - १२) म्हणजेच शिक्षण विभागाची विधानिकेतन योजना, आदिवासी विकास विभाग व समाज कल्याण विभागाची वसतिगृह योजना आणि आदिवासी विकास विभागाची आश्रमशाळा यांची तुलना केल्यास व आश्रमशाळांच्या कामकाजाचे स्वरूप पाहता ज्या अडवणी उद्भवतात व समितीला जाणावल्या आहेत त्याचा शासनाने समग्र विचार केलेला नाही. या प्रश्नाची शासनाच्या वरिष्ठ धारावर चर्चा होणे व त्यावर त्वरीत निर्णय घोणे जरुरीचे आहे. येथे समिती ठामपणे मत व्यक्त करते की शिक्षण विभागाचे नियम आश्रमशाळा प्रशासनासाठी लावले पाहिजेत. केवळ आदिवासी आश्रमशाळा आहे म्हणून वेगळे नियम हा दुजाभाव त्वरीत धांबविला पाहिजे असे समितीचे मत आहे.

७) आदिवासींसाठी आश्रम शाळा उचाळणे व चालविणे हे आदिवासींच्या शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे कार्य आदिवासींचे विकास विभागागाकडे आहे. त्यासाठी संचालक, आदिवासींचे विकास यांना मुख्यतः जबाबदार धारण्यांत येते. स॒या राज्यांत इकूणा ३३४ शासकीय आश्रमशाळा आहेत. त्यापैकी १८ ठिकाणी प्रक्षया इमारती बांधाल्या आहेत. १०८ आश्रम शाळांचे बांधकाम स॒या सुरु आहे. अथापी १२८ आश्रम शाळांना इमारतीची सोय करून यावयाची आहे. बांधकामाबाबत असे दिसून येते की आश्रम शाळांचे बांधकाम पूर्ण होण्यांसे फारव विलंब होतो. काही वेळा तर ८ ते १० वर्षांचा कालावधारी लागतो. त्यामुळे विधीमंडळाच्या विविध समित्यांनी आश्रम शाळांच्या बांधकामास होणा-या विलंबाबाबत असमाधान व्यक्त केले आहे. या कारणास्तव संचालक, आदिवासींचे विकास यांच्या कार्यालयांत एक स्वतंत्र अभियांत्रिकी कक्ष असावा असे समितीचे मत आहे. या बाबत आंध्र प्रदेश शासनाने अरांत-हेचा अभियांत्रिकी कक्ष निर्माण करण्यासंबंधी निर्णय घेतला आहे. असे समितीच्या निर्दर्शनास आले.

८) स॒या प्रकल्प अधिकारी व अतिरिक्त आयुक्त, आदिवासींचे विकास हे फक्त आदिवासींचे उपयोजनेचे संनियंत्रण व समन्वय यासाठी मुख्यतः जबाबदार आहेत. तसेच संचालक, आदिवासींचे विकास हे मुख्यतः आदिवासींच्या शिक्षणाचे काम पहातात. म्हणजे स॒या त्यांचे कामाधी वाटणी कार्यात्मक पदतीने ( Functional Jurisdiction ) केलेली आहे. ही व्यवस्था आदिवासींच्या विकासाच्या दृष्टीने समाधानकारक नाही असे समितीला वाटते. त्या ऐवजी प्रादेशिक अधिकारीता या तत्खावर ( Territorial Jurisdiction ) किंवा आदिवासींचे विकास विभागाचा तालुका स्तर, जिल्हा स्तर आणि विभागीय स्तर अर्थात

प्रुचतीत प्रशासकीय प्रशासकीय यंत्राणा निर्माण झाली तरच आदिवासी विकास विभाग उपयोजनेअंतर्गत वा उपयोजनेबाहेर अपेक्षोत्तरित्या काम करू शकेल असे समितीचे मत आहे.

१) सध्या राज्यस्तरावर सचिव, आदिवासी विकास विभाग हे आदिवासी विकास विभागाचे प्रशासकीय प्रमुळा आहेत. परंतु सचिवांना आयुक्त, आदिवासी विकास म्हणून घोषित केलेले असल्यामुळे आदिवासी उपयोजनेच्या अंमलबजावणीसाठी क्षोत्रीय पातळीवर समन्वय व कार्यान्वयांची सुधा त्यांना भुमिका पार पाडावी लागते. परंतु मंडालयीन पातळीवर सचिवांना भारपूर काम असल्यामुळे त्यांना क्षोत्रीय अधिकारी म्हणून (Field Agency) त्यांचे काम परिणामकारकरित्या पार पाडता येत नाही असे समितीला सांगण्यांत आले. समिती या मताशी सहमत आहे.

१०) आदिवासी विकासासाठी किती निधीची तरतूद केलेली आहे यावर कांही अंशी आदिवासी उपयोजनेचे यशा अबलंबून आहे हे छारे. परंतु त्या मानाने जो निधी शासनाच्या निरनिराळ्या विभागाच्या अंदाजपत्राकांत तरतूद करून देणोत आलेला आहे त्या निधीच्या छार्चाची नेमकी फलश्रुती काय आहे यावर जास्त अबलंबून आहे असे समितीचे मत आहे. आदिवासी उपयोजनेच्या तरतूदीमधून शासनाचे निरनिराळे विभाग, आदिवासी लोकाच्या आणि आदिवासी विभागाच्या गरजा लक्षांत घोडन व त्या तपासून शासनाच्या अपेक्षेप्रमाणे विकासाचे कार्य होत आहे या दृष्टीकोनातून या सर्व योजनांची अंमलबजावणी करावयाची असते. शासनाचे हे विभाग ही सर्व अपेक्षात कामे करतात की नाही हे पहाणे व वाटल्यास त्यांना मदत व मार्गदर्शन करण्यासाठी शासनाने २ अप्परआयुक्त आदिवासी विकास अधिकारी आणि २० प्रकल्प अधिकारी-यांची पदे

१९७७ सालापासून निर्माण केली आहेत. परंतु या यंत्रांचोकडून अपेक्षित कामे होत नाहीत हे समितीच्या लक्षांत आलेले आहे. सन १९८०-८१ साती नैमलेत्या "बळवी समिती" ने त्यांच्या शिफारस कृ. २२ मध्ये त्या वेळेता स्पष्ट लिहीलेले आहे की, जिल्हा पातळीवर आज जे प्रकल्प अधिकारी आहेत ते निष्पुभा अऱ्हन त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांना दिलेला अतिसामान्य र्जा. बळवी समितीने असे स्पष्ट निदान केलेले असूनही गेल्या ८ वर्षांमध्ये शासनाने या प्रश्नाकडे लक्षा दिलेले नाही असे समितीला दिसून आलेले आहे.

### आदिवासी विकास विभागाची प्रशासकीय यंत्राणा :-

आदिवासी भागातील व विशेषतः डॉग्रांड व अतिदुर्गम क्षेत्रात राहाणा-या शेवटच्या माणसापर्यंत शासकीय पोजना योग्य प्रकारे जातात की नाही याचा सर्वकशा अभ्यास झाले नंतर समिती या निष्कर्षातील आवेली आहे की, आदिवासी विकास खात्याची आदिवासी विकासासाठी आज स्वतःची अशी कोणतीच परिपूर्ण यंत्राणा नाही. आदिवासी जनसमुदाय व त्यांच्या क्षेत्राचा विकास शासनाचे निरनिराळे विभाग त्यांच्या पद्धतीनुसार व ठोरणानुसार करीत आहेत. असे समितीता वारंवार सांगण्यात आले आहे. एका बाजूला हे सर्व विभाग आपआपले काम नीट चालू आहे या समृद्धीखाली त्यांचे गठितपत्याखाली असलेल्या प्रशासकीय यंत्राणोमध्ये कांही उपिका आहेत असेही सांगत नाहीत आणि समितीने विचारल्यानंतर देखील त्यांची प्रशासकीय यंत्राणा बळकट करण्याची त्यांना मुळीच आवश्यकता वाटत नाही. ठोडक्यात आदिवासी विकास विभाग व्यतिरिक्त अन्य विभागांना आदिवासीचा व आदिवासी क्षेत्राचा विकास करण्याचे कोणतेव प्रयोजन असल्याचे आढळून आले नाही. ही उदासिनता आदिवासी विकासाला पोषक नाही व अशा

प्रशासनामार्फत आदिवासींचा विकास होणार नाही असे समितीचे मत इलेले आहे. या उलट आदिवासी विकास विभागात काम करणा-या अधिका-यांना तसेच लोकप्रतिनिधींना असे वाटते की, आदिवासी लोकांच्या अडवणी अपेक्षेप्रमाणे सुट्ट नाहीत व शासनाचे निरनिराके विभाग आदिवासी कोऱांत घांगले काम करण्यास कमी पडत आहेत. एका अटाने आदिवासी विकासाची जबाबदारी आदिवासी विकास विभागावरच प्रामुख्याने असल्यामुळे आदिवासी विकास विभागाच्या सध्याच्या प्रशासकीय यंत्राणोमध्ये महत्वाचे व मुलभूत बदल करण्याची गरज आहे असे समितीला निश्चितपणे वाटते. आदिवासी विकासाची जबाबदारी आदिवासी विकास विभागावरच निश्चित आहे असे समितीचे पण मत आहे आणि म्हणून समिती आदिवासी विकास विभागाच्या पुनर्रचनेबाबत खालील शिफारस करीत आहे.

१) आदिवासी विकास विभागाची जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावरील जी यंत्राणा शैवट्या घटक म्हणून राहणार आहे ही यंत्राणा "प्रादेशिक अधिकारीता" या तत्वावर राहावी. यापुढे या घटकांच्या कामाचे स्वरूप कार्यात्मक पद्धतीचे नसावे.

२) या शैवट्या घटकाने आदिवासी विकास संबंधाने जी जी कामे करावयाची आहेत ती करण्यासाठी वा आदिवासी माणसाला जी जी काँही मदत वा मार्गदर्शन करावयाचे आहे ते काम या यंत्राणोला करता आले पाहीजे.

३) आदिवासी विकास विभागाची प्रशासकीय यंत्राणा शासनाच्या इतर विभागांसारखीच म्हणजे राज्यस्तर, विभागीय स्तर, जिल्हा स्तर, व तालुका स्तर आदिवासी लोकसंख्या आणि त्या त्या तालुक्यांतील देखारेख करावयाच्या शैक्षणिक संस्थांची संख्या लक्षांत घोउन अशी

निर्माण केल्या शिवाय आदिवासी विकास विभागाच्या कामकाजांत लक्षणीय फरक पडणार नाही असे या समितीचे मत आहे.

या साठी समितीने आदिवासी विकास विभागाच्या पुनर्रचनेबाबत खालील पर्यायांवर संहोल चर्चा केली.

### पर्याय पहिला :-

- अ) आज आदिवासी विकास विभागाचे जे एकांलिक आदिवासी विकास प्रकल्प गटासाठी २० प्रकल्प अधिकारी आहेत या २० अधिकाऱ्यांपैकी १४ प्रकल्प अधिका-यांची कार्यालये त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किंवा जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नियंत्रणाखाली ठेवण्यात यावीत. जिल्हाधिका-यांच्या नियंत्रणाखाली जिल्हा नियोजन अधिकारी काम करतात अगर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचे नियंत्रणाखाली प्रकल्प अधिकारी, जिल्हा ग्रामिण विकास संस्था हे ज्या पद्धतीने काम करतात त्या पद्धतीची प्रशासकीय यंत्रणा या उपयोजनेकरीता १४ जिल्ह्यांपुरती रहावी हा विचार समितीने केला.
- ब) बाकीच्या ६ प्रकल्प अधिका-यांच्या सेवा आदिवासी विकास संचालनालय आणि अप्पर आयुक्तांकडे त्यांच्या वाढत्या कामाचा पसारा पाहता त्यांचेकडे सुपूर्त कराव्यांत.
- क) दोन्ही अप्पर आयुक्त, यांचे कामकाजाचे स्वरूपांत या पर्यायामध्ये समिती कांही बदल सुचवू इच्छत नाही.
- ड) मात्रा जिल्हा स्तरावर समाज कल्याण विभागाचे ज्या प्रमाणे वर्ग-१ चे समाज कल्याण अधिकारी व वर्ग-२ मधील अधिकारी (परिशिष्ट - १३ ) शासनाने नेमले आहेत त्याच धार्तीवर आदिवासी

विकास विभागाचा प्रतिनिधी म्हणून जिल्हा स्तरावर, त्या त्या जिल्हयात उपयोजना कोऱा व बाहेर मिळून कामास जबाबदार असणा-या एका अधिका-याचे पद निर्माण करावे. त्याचेवर सर्व आदिवासी विकास अधिकारी यांचे कार्यालयाचे नियंत्रण तसेच सर्व शासकीय वसतिगृहांची जबाबदारी, आदिवासीच्या अडीअडवणी सोडविणे, त्यांना मदत व मार्गदर्शन करणे इत्यादी कामे सोपविता येतील.

### पर्याय दुसरा :-

अ) गुजरात राज्यांत आणि आंध्र प्रदेशांत ज्या प्रमाणे आदिवासी विकासासाठी जिल्हा स्तरावर अंमलबजावणीची जबाबदारी ज्या पृष्ठतीने एक एक अधिका-यांवर टाकेली आहे त्याच पृष्ठतीने भारतीय प्रशासन सेवेमधील अधिका-यांना प्रकल्प अधिकारी म्हणून नेमले गेले पाहिजे. म्हणून ज्या १४ जिल्हयांत आदिवासी उपयोजना अंमलबजावणी चालू आहे त्या १४ जिल्हयांत आ.ए.एस. दर्जाच्या अधिका-यांना प्रकल्प अधिकारी म्हणून नेमण्यांत यावे. त्यांना अतिरिक्त जिल्हाधिकां-यांचा दर्ज देण्यांत यावा.

आदिवासी उपयोजना कोऱाबाहेर आदिवासी विकास संचालनालय काम करीत असल्यामुळे व आदिवासी विकास संचालनालयाचा ज्या जिल्हयांत एकही अधिकारी काम करीत नाही त्यासाठी विभागीय स्तरावर व जिल्हा स्तरावर अधिका-यांची पदे निर्माण करून आदिवासी संचालनालय सुदृढ करण्यांत यावे.

### पर्याय तिसरा :-

वरील दोन पर्यायांचा अभ्यास केल्या नंतर व आदिवासी विकास विभागाने आता पर्यंत केलेले काम लक्षांत घोता आदिवासी विकासाच्या

कामाला निश्चित व जलद घती प्राप्त होण्यासाठीवरील दोन पर्यायापेक्षा खालील तिसरा पर्याय जास्त योग्य वाटत आहे व समिती या अहवालांत त्याची शिफारस करीत आहे. या प्रशासकीय यंत्राणोमध्ये खालीलप्रमाणे स्तर असावेत असा या समितीचा आग्रह आहे.

१) आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत राज्य स्तरावर क्षेत्रीय प्रमुख नियंत्राणा अधिकारी म्हणून आदिवासी विकास आयुक्त हे नविन पद निर्माण करण्यांत यावे. त्यासाठी राज्यस्तरावर काम करीत असलेली आदिवासी विकास विभागाची जी यंत्राणा, ज्याच्यांत आदिवासी विकास संचालनालयाचा समावेश आहे, राज्य-स्तरावरील नियोजन, संनियंत्राणा व मुल्यमापन इत्यादी विभाग प्रमुखांची सर्व कामे आणि आदिवासी विकासाची पूर्णपणे जबाबदारी असलेली ही यंत्राणा निर्माण करण्यांत यावी. त्यांचे अधिपत्याखाली ४ विभागीय कार्यालय, आदिवासी उपयोजना लागू असणा-या १४ जिल्ह्यांसाठी १४ जिल्हा विकास अधिकारी यांची कार्यालये आणि शेवटचा स्तर म्हणून ६० आदिवासी विकास अधिकारी अशी यंत्राणा निर्माण करण्यांत यावी. या क्षेत्रीय रचनेचे विवरण परिशिष्ट - १४ व १५ व १६ मध्ये जोडण्यांत आलेले आहे.

२) आदिवासी विकास विभागाकडे क्षेत्रीय स्तरावर आदिवासी विकास संचालक व अप्पर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक आणि नागपूर या प्रमाणे ३ भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी आज काम करीत आहेत. तसेच आदिवासी विकास संचालनालयाची २ विभागीय कार्यालये संचालक, आदिवासी विकास यांचे अधिपत्याखाली कार्यरत आहेत. समिती शिफारस करीत असलेल्या तिस-या पर्यायामध्ये अप्पर आयुक्तांचे कामकाज व आदिवासी विकास संचालनालयाचे कामकाज आता एकाच यंत्राणोकडे सोपवावयाचे असल्यामुळे व आदिवासी विकासाची संपूर्ण

जबाबदारी एकाच यंत्रांवर टाकावयाचे असल्यामुळे समिती आदिवासी विकास आयुक्तांच्या अधिपत्त्याखाली ४ विभागीय कार्यालये उदाढणे बाबत (परिशिष्ट - १७) शिफारस करीत आहे.

३) आज आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त नाशिक आणि नागपूर यांचे अधिपत्त्याखाली २० प्रकल्प अधिकारी आदिवासी उपयोजना लागू असलेल्या जिल्ह्यांत काम करीत आहेत. या यंत्राणोकडून अपेक्षित असे कामकाज होत नाही असे समितीने या पूर्वीच नमूद केलेले आहे. म्हणून आदिवासी उपयोजना लागू असणा-या १४ जिल्ह्यांसाठी आदिवासी विकास कामासाठी सर्वस्वी जबाबदार आणा-या यंत्राणोशी नितांत गरज आहे. म्हणून या १४ जिल्ह्यांसाठी जिल्हा विकास अधिकारी (आदिवासी उपयोजना) अशा प्रकारची यंत्राणा (परिशिष्ट - १८) निर्माण करावी अशी समितीची शिफारस आहे.

४) वरीत परिच्छेद क्रमांक - ३ प्रमाणे २० प्रकल्प अधिका-यांच्या कामाचे स्वरूप बदलण्यांत यावे अशी समितीची शिफारस आहे. परंतु एकालिक आदिवासी प्रकल्प गट ही सध व्यवस्था शासनाने मान्य केलेली असल्यामुळे या २० ठिकाणी आणि आदिवासी विकास संचालनातयाचे २० आदिवासी विकास अधिकारी असे एकूण ४० आदिवासी विकास अधिका-यांची यंत्राणा आदिवासी विकास विभागाच्या शेवटचा घाटक म्हणून सहजगत्या आज उपलब्ध होउ शकेल असे समितीस वाटते.

५) आदिवासी विकास विभागाचा शेवटचा घाटक म्हणून आदिवासी विकास अधिका-यांच्या या नव्या फेररचनेच्या दृष्टीने व संपूर्ण आदिवासी विकासाचे कामाच्या दृष्टीने राज्यांत ४० आदिवासी विकास अधिका-यांना एकूण कामाचे क्षेत्र लक्षांत घोता आपली जबाबदारी नीट पार पाडला येणार नाही असे समितीचे मत आहे. शासन निर्णय

क्र. बीसीपी-१०७२/३८९३-जी दिनांक १४-८-१९७२ (समाज कल्याण विभाग) पा शासकीय निर्णयाप्रमाणे सर्वसाधारणापणे ८ आश्रमशाळा अनुदानीत आश्रम शाळा व वस्तिगृह अशा १० संस्थांच्या कामकाजावर देखारेला करण्यासाठी व मुलामुलीचे नीट संगोपन व्हावे या दृष्टीने एक आदिवासी विकास अधिकारा-याचे पद पृथम निर्माण झाले एका तालुक्यातील १० संस्थांसाठी एक आदिवासी विकास अधिकारी तद्वतच असावे. हे ४०रण लक्षांत दोता आणि कामाचे स्वरूप पहाता/एका आदिवासी विकास अधिकारा-माकडे जास्तीत जास्त २ जिल्हे या ४०रणाप्रमाणे १४ जिल्हा विकास अधिकारी यांचे नियंत्रणाखाली ६० आदिवासी विकास अधिकारी यांची कार्यालये उचाडण्यांत याची अशी समितीची शिफारस आहे. (परिशिष्ट - १४ )

६) समिती या ठिकाणी मुद्दाम नमूद करीत आहे की, आज क्षेत्रीय स्तरावर आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत ४० कार्यालये काम करीत आहेत. आदिवासी विकास संचालनालयाचे वर्ज - २ मध्याते ४ अधिकारी शासकीय वस्तिगृहाचे गृहप्रमुख म्हणून काम करीत आहेत. एकूण कामाची नवीन जबाबदारी, दैनंदिन वाढत जाणारा कामाचा पसारा, एकूण संगोपन मुलामुलीचे आणि आदिवासी विकास विभागासाठी एकच यंत्राणा निर्माण करण्यांच्या दृष्टीने समिती तालुका स्तरावर आदिवासी विकास विभागाचा शेवटचा घाटक म्हणून फक्त जादा १६ आदिवासी विकास अधिकारी यांची गरज बघुन एकूण ६० आदिवासी विकास अधिकारी यांची कार्यालये मुरु करणोबाबत शासनास आग्रह करीत आहे.

७) समितीची अशी धारणा आहे की, आदिवासी विकास विभागांत काम करणा-या एकूण यंत्राणोची पुनर्रचना झाल्याशिवाय व एकाच यंत्राणोवर आदिवासी विकासाची जबाबदारी टाकल्याशिवाय आणि या यंत्राणोचे सुदृढीकरण झाल्याशिवाय आदिवासी विकास

विभागाच्या कामकाजास एकूण राज्यांत गती मिळणार नाही. म्हणून समिती पुन्हा पुन्हा आग्रह करीत आहे की, शासनाने परिशिष्ट - १४ ते १८ मध्ये दर्शविल्याप्रमाणे या विभागाची तात्काळ पुनर्रचना करावी.

८) शिक्षण विभागाकडे फक्त शिक्षण प्रसाराचे व शिक्षकां-वरील देखाभालीचे काम असते. आदिवासी विकास विभागाकडे माझा आश्रम शाळांतील व वसतिगृहांतील सर्व मुला-मुलींची २४ तास देखाभाल करावी लागते. एका ताबुक्यांत वर्ग - २ मधील एक गट शिक्षण अधिकारी आणि २० ते ३० शाळांसाठी एक भाग शिक्षणाधिकारी या प्रमाणे ताबुक्याला ४ ते ५ भाग शिक्षणाधिकारो शिक्षण विभागांत आज काम करीत आहेत. आदिवासी विकास विभागाकडे माझा २४ तास देखाभाल व मुला-मुलींचे संगोपन करावयाचे असून देखील राज्यांत फक्त ७९ आदिवासी विकास निरीक्षक आज काम करीत आहेत. यासाठी प्रत्येक आदिवासी विकास अधिका-यांकडे किमान ३ निरीक्षक याप्रमाणे ६० आदिवासी विकास अधिका-यांकडे १८० आदिवासी विकास निरीक्षकांची पदे शासनाने निर्माण करावीत अशांची समिती शिफारस करीत आहे. त्यापैको एक वसतिगृहाचे काम बघोल. दुसरा आश्रमशाळाचे काम करील व तिसरा अधिकारी आदिवासी लोकांच्या अडचणी व तक्रारीकडे तक्ता पुरवील.

समारोप :-

आदिवासी उपयोजनेची फलश्रुती काय आहे व आदिवासी भागातील आणि विशेषतः डॉगराळ व अतिदुर्गम क्षेत्रात राहाणा-या इवटच्या माणसांपर्यत शासकीय पोजना पोहोचत्या नसतील तर का पोहोचल्या

नाहीत या बदल समितीने आतापर्यंत उहापोह केलेला आहे. शासनाच्या आजच्या नियोजनाच्या पृष्ठदतीमध्ये आणि प्रचलीत प्रशासकीय यंत्राणोची कामाची पृष्ठदत पहाता एकूण पंचवार्षिक योजनेत किती तरतुद केलेली आहे व त्या पैकी किती खार्च इलेला आहे यावरच विकासाचा आलेला रेखाटण्याची पृष्ठदत इलेली आहे असे अनुमान निश्चालेले आहे. त्यामुळेच अदून मधून बामणी, मुरबाड वा गडचिरोली सारखो प्रश्न निर्माण इलेले म्हणजे त्या वेळेला नक्की विकासाचा गाडा कुठे रुतला आहे व कसा चातला आहे हे पाहण्याची वा तपासण्याची वेळ शासनावर येत असते.

आदिवासी उपयोजना महाराष्ट्रात सुरु इल्यानंतर खाली निर्देश केल्याप्रमाणे ३ प्रमुखा समित्यांनी आपला अमूल्य वेळ खार्च करून शासनास ज्या महत्वाच्या शिफारसी केलेल्या आहे त्यांनी केलेल्या शिफारसीचा गोषवारा परिशिष्ट - १९( २) परिशिष्ट - २० (३) परिशिष्ट - २१ मध्ये दिलेला आहे.

१) वळवी समिती, सन १९८०-८१ अध्यक्ष श्री.आर.पी.वळवी, विधानसभा सदस्य

२) मोर्दो समिती, सन १९८३-८४ अध्यक्ष श्री.शिवाजीराव मोर्दो, विधानसभा सदस्य

३) पिंवड समिती, सन १९८४ अध्यक्ष श्री.मधुकरराव पिंवड, विधानसभा सदस्य

आमच्या समितीचे असे स्पष्ट मत आहे की, शासनाने या शिफारसीची अंमलबजावणी आतापर्यंत केली असती तर बामणी, मुरबाड वा गडचिरोलीचे प्रश्न एवढया तीव्रतेने शासनापुढे उन्हो राहिले नसते.

म्हणून आमची समिती मुद्दाम शासनास अशी विनंती करीत आहे की, आदिवासी विकासासाठी खास तरतूद केल्या नंतर पोजनाची अंमलबंगावणी योग्य रितीने होणोसाठी जरुर ती सर्व दक्षाता देखिल वेळीच घ्यावी. त्या शिवाय आदिवासी मंत्रात व आदिवासीमध्ये अपेक्षात सुधारणा होणार नाही असे आमच्या या समितीचे मत आहे.

आमची अशी अपेक्षा आहे किं या महत्वाच्या कामाकडे व आमच्या शिफारसीवर काळापव्यय न होता शासन लवकर निर्णय घेईल जेणोकरून शासकीय प्रयत्न व निधी योग्य रितीने व योग्य त्या ठिकाणी छारी पडेल व आदिवासीच्या विकासाला आधिक गती प्राप्तकरून देतां घेईल.

महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्र. एम.आयएस-१०८७/प्र.क्र. १४२/का-१६ दि.९ सप्टेंबर १९८७ अन्वये नियुक्त केलेल्या समितीपुढे विचारार्थ ठेवलेल्या विषय क्र. अ चा १ व २ व विषय क्र. ब च्या संबंधात समितीने अहवाल पृष्ठ क्र. १ ने १०४ वर केलेल्या शिफारसी बहुमताने केलेल्या आहेत.

मही

१) श्री.सुरुपसिंग नाईक, आदिवासी विकास मंत्री - अध्यक्ष

- सही
- २) श्री. सुधाकरराव नाईक, समाजकल्पाणा, उजा<sup>८</sup>  
आणि संसदीय कार्यमंत्री - उपाध्यक्ष
- सही
- ३) श्री. महुकरराव पिंड, आदिवासी विकास  
राज्यमंत्री - सभासद
- सही
- ४) श्री. पुभाकर बाबूराव मामुलकर, विधानसभा सदस्य - सभासद
- सही
- ५) श्री. सत्यवानराव विश्वेश्वरराव राजे, विधानसभा  
सदस्य - सभासद
- सही
- ६) श्री. अर्जुनसिंग पिरसिंग वळवी, विधानसभा सदस्य - सभासद

- ७) श्री.सुमंत राजाराम राऊत, विधानसभा सदस्य - सभासद  
सही
- ८) श्री.शंकर सखाराम नम, विधानसभा सदस्य - सभासद  
सही
- ९) श्री.हरी शंकर महाले, विधानसभा सदस्य - सभासद  
सही
- १०) श्री.रामू म्हातंग पटेल, विधानसभा सदस्य - सभासद  
पठती
- ११) श्री.शंकर आबा गोवारी, विधानसभा सदस्य - सभासद  
सही
- १२) श्री.अण्णा डांगे, विधान परीषद सदस्य - सभासद

सही

- १३) श्री. किसनराव मकाजी राठोड, विधान परीषद सदस्य - सभासद

सही

- १४) सचिव, आदिवासी विकास विभाग - सभासद

सही

- १५) सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग - सभासद

आ शिफारशीबाबत माझ्या काही  
अभिप्रायाच्या आधीन रात्रुन सहमत  
हे अभिप्राय वेगळे दिलेले आहेत.

सही

- १६) सचिव, नियोजन विभाग - सभासद

सही

- १७) संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था,  
पुणे. - सभासद

सही

- १८) संचालक, आदिवासी विकास, नाशिक. - सदस्य-सचिव



परिशिष्ट सूची

परिशिष्ट क्र.	विषय	पान नं.
१	सभितीने ज्या विभाग प्रमुखांच्या / हाते प्रमुखांच्या साक्षाती घेतल्या त्यांची यादी.	१०९
२	आदिवासी उपयोजना १९८७-८८ नियन्त्रण व त्याची शिर्षनिहाय टक्केवारी .	१११
३	सन १९८७-८८ च्या वार्षिक आदिवासी उपयोजनेसाठी निधी उपलब्ध करून न दिलेल्या विकास शिर्षाची नांवे.	११५
४	सन १९८७-८८ च्या वार्षिक योजनेसाठी ९ टक्क्यापेक्षा कमी नियन्त्रण दिलेल्या विकास शिर्षाची नांवे.	११६
५	सन १९८७-८८ च्या वार्षिक उपयोजनेसाठी ९ टक्क्यापेक्षा जास्त निधी उपलब्ध करून दिलेल्या विकास शिर्षाची नांवे.	११८
६	दुर्गम कोत्रा म्हणून घोषित केलेल्या गावांची यादी.	१२०
७	सचिव तथा आयुक्त, आदिवासी विकास यांचे अधिनस्त असलेली आजची प्रशासकीय यंत्राणा.	१५८
८	अप्पर आयुक्त, आदिवासी विकास यांची प्रशासकीय यंत्राणा	१५९

परिशिष्ट कृ.

विषय

पान नं.

९	संचालक, आदिवासी विकास यांची प्रशासकीय यंत्राणा.	१६०
१०	आंध्र प्रदेशातील प्रकल्प अधिकारी एकात्मक अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प यांच्या दर्जाबाबत आंध्र प्रदेश शासनाचा निर्णय	१६१
११	आदिवासी विकास अधिकारी निहाय शौक्खणिक संस्थांची माहिती (१९८८-८९)	१६२
१२	शिक्षण विभागाच्या निवासी शाळा व शासकीय आश्रम शाळांची तुलनात्मक प्रशासकीय व्यवस्था.	१७०
१३	समाज कल्याण संचालनालयाची प्रशासकीय व्यवस्था.	१७३
१४	आदिवासी विकास विभागाची नवी क्षेत्रीय प्रशासकीय संचना (प्रस्तावित )	१७४
१५	आदिवासी विकास विभागाची ४ स्तरांत्रील प्रस्तावीत प्रशासकीय व्यवस्था.	१७६
१६	आयुक्त, आदिवासी विकास यांचे कार्यालयाची प्रस्तावीत रचना	१७७
१७	अप्पर आयुक्त, आदिवासी विकास यांचे कार्यालयाची प्रस्तावीत रचना	१७८
१८	जिल्हा विकास अधिकारी (आदिवासी उपयोजना) यांने कार्यालयाची प्रस्तावीत रचना	१७९

## परिशिष्टे क्र.

## विषाय

## पान नं.

१९	वळवी समितीच्या अहवालातील प्रमुखा शिफारसी.	१८०
२०	मोटो समितीच्या अहवालातील प्रमुखा शिफारसी	१८१
२१	पिचड समितीच्या अहवालातील प्रमुखा शिफारसी	१८२



परिशिष्ट - १

समितीने ज्या विभाग प्रमुखांच्या, छाते प्रमुखांच्या आदिवासी विकास कार्यक्रमाबाबत साक्षाती घोतल्या त्यांची पादी.

मंत्रालय विभाग.

पदाचे नांव

१)	महसूल व वन विभाग (मदत व पुनर्वसन)	सचिव
२)	महसूल व सन विभाग (वने) सामाजिक वनीकरण	सचिव
३)	महसूल व वन विभाग (महसूल व वन)	विशेष कार्य अधिकारी
४)	कृषी व सहकार विभाग (पदुम)	सचिव
५)	कृषी व सहकार विभाग (सहकार)	उपसचिव
६)	गृह विभाग (दळणवळण)	सचिव
७)	ग्रामविकास विभाग	उपसचिव
८)	उद्योग उर्जा व कामगार विभाग (उर्जा)	अवर सचिव
९)	उद्योग उर्जा व कामगार विभाग (उद्योग)	सहसचिव
१०)	शिक्षाणा व सेवायोजन (शिक्षाणा) विभाग	सचिव
११)	शिक्षाणा व सेवायोजन (तांत्रिक शिक्षाणा )	सचिव
१२)	नियोजन विभाग	सचिव
१३)	आदिवासी विकास विभाग	सचिव
१४)	सार्वजनिक आरोग्य विभाग	सचिव
१५)	समाज कल्याण सांस्कृतिक कार्य क्रिंडा व पर्यटन विभाग	उपसचिव
१६)	अन्न व नागरी पुरवठा विभाग	सचिव
१७)	सार्वजनिक बांधकाम विभाग	सचिव
१८)	पाठबंधारे विभाग	मुख्य अभियंता व सहसचिव
१९)	निधी व न्याय विभाग	सहसचिव

## राते प्रमुखा

१) महाराष्ट्र राज्य, परिवहन मंडळ मुंबई	वेअरमन
२) आदिवासी विकास संचालनालय, नाशिक	संचालक
३) आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे	संचालक
४) क्रिडा व युवक सेवा संचालनालय, पुणे	उपसंचालक
५) समाज कल्याण संचालनालय, पुणे	सहसंचालक
६) आयुर्वेद संचालनालय, मुंबई	संचालक
७) प्रधान मुख्य बन संरक्षण, नागपूर	प्रतिनिधि
८) शिक्षण संचालनालय, पुणे	संचालक
९) महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक	प्रतिनिधि
१०) महाराष्ट्र राज्य, विद्युत मंडळ, मुंबई	मुख्य अभियंता
११) पाणी पुरवठा व जलनिःसारण मंडळ, मुंबई	मुख्य अभियंता
१२) पाणी पुरवठा व जलनिःसारण मंडळ, मुंबई	मुख्य अभियंता (ग्रामीण)
१३) उद्योग संचालनालय, मुंबई	विकास आयुक्त
१४) उद्योग संचालनालय, मुंबई	सह संचालक
१५) फलोत्पादन संचालनालय, पुणे	संचालक
१६) मत्स्य व्यवसाय विकास संचालनालय, मुंबई	संचालक
१७) दुग्ध व्यवसाय विकास, मुंबई	आयुक्त
१८) पशुसंबर्धन संचालनालय, पुणे	संचालक
१९) कृषि संचालनालय, पुणे	संचालक
२०) भूजल सर्वेक्षण यंत्रणा, पुणे	विशेष कार्यकारी
२१) आरोग्य संचालनालय, मुंबई	अधिकारी
२२) सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई	संचालक

परिशिष्ट - २

आदिवासी उपयोजना १९८७-८८ नियतव्यय व त्याची शिर्षनिहाय टक्केवारी

अ.क्र.	कोऱ्याचे नाव	आदिवासी उपयोजनेकरिता एकूण व्यय रु. लाखात	आदिवासी उपयोजनेकरिता एकूण व्यय टक्केवारी
१	२	३	४
१)	रोजगार हमी योजना	२०३१.७३	११.९६
२)	वहात्रुक व दलणावळणा	२०२३.७३	११.७०
३)	मोठे आणि मध्यम पाटबंधारे योजना.	१६७१.००	९.६६
४)	आरोग्य	१५७५.००	९.०५
५)	लघु पाटबंधारे	१५१९.६८	८.७९
६)	पाणीपुरवठा, गृहनिर्माण आणि नगर विकास.	१४७६.६३	८.५४
७)	मागासवर्गीयांचे कल्याण	१२०१.४२	६.९५
८)	विद्युत विकास	१०७७.३१	६.२३
९)	जिल्हाच्या गरजेनुसार विशेष योजना.	७४५.००	४.३१
१०)	सामान्य शिक्षण	६३२.९४	३.६६
११)	एकात्मक ग्रामिण विकास प्रकल्प	५८७.९२	३.४०
१२)	वने	४०१.४८	२.२२
१३)	सहकार	२८८.६४	१.६७
१४)	राष्ट्रीय ग्रामिण रोजगार कार्यक्रम	२७७.४४	१.६०
१५)	कामगार आणि कामगार कल्याण	२५७.२७	१.४९

१. :	२	:	३	:	४
१६)	कृषि संवर्धन		२०५.८२		१.१९
१७)	उद्योग व खानिज		१११.०४		१.१०
१८)	फलोत्पादन		११७७.६०		१.०३
१९)	सामाजिक बनीकरण		१६१.६०		०.९३
२०)	पशुसंवर्धन		१४१.७४		०.८२
२१)	दुर्घट विकास		१३३.३४		०.७७
२२)	पोषण		१२४.०२		०.७२
२३)	अवर्णना प्रवणा क्षेत्र कार्यक्रम		९५.६९		०.५५
२४)	तंत्र शिक्षण		७३.९४		०.४३
२५)	मत्स्यध्यवसाय		४२.१७		०.२४
२६)	पुनर्वसन		३८.४४		०.२२
२७)	मृद व जल संधारणा		२६.०४		०.१५
२८)	वर्धा योजना		१९.८०		०.११
२९)	आयाकट विकास		१६.००		०.०९
३०)	माहिती व जनसंपर्क		१३.००		०.०८
३१)	क्रिडा व युवा सेवा		१२०.९३		०.०७
३२)	जमीन सुधारणा		१०.५४		०.०६
३३)	लाभाक्षेत्र विकास कार्यक्रम		६.८८		०.०४
३४)	समाज कल्याण		४.४३		०.०३
३५)	धारणाग्रस्त व्यक्तिना कर्ज		२.९३		०.०२
३६)	सामुहिक विकास		०.९३		०.००५
३७)	बछारी व अन्नसाठी		०.६०		०.००३
३८)	सामान्य आर्थिक सेवा		०.२५		०.००१
३९)	सामान्य सेवा		--		--

१	:	२	:	३	:	४
४०)	मुंबई विकास			--		--
४१)	कृष्ण संशोधन व शिक्षाण संस्था			--		--
४२)	कला आणि संस्कृति			--		--
४३)	विज्ञान, तंत्रज्ञान व पर्यावरण			--		--
४४)	कृष्ण वित्तीय संस्थोत गुंतवण्डूक			--		--
४५)	भू-संपादनासाठी विशेष व्यवस्था			--		--
४६)	एकात्मक ग्रामीण उर्जा प्रकल्प			--		--
४७)	रत्नागिरी जिल्हयातील क्षेत्र विकास कार्यक्रम			--		--
४८)	पूर निवारण प्रकल्प			--		--
४९)	प्रादेशिक बँकाना भाग-भाग डिव्हिल			--		--

रकूण :-

१७२६६.९३

१०० टक्के



## परिशिष्ट - ३

सन १९८७-८८ च्या वार्षिक आदिवासी उपयोजनेसाठी निधी  
उपलब्ध करून न दिलेल्या विकासशीर्षाची नावे

(रुपये लाखांत)

अ.क.	विकास शीर्षाची नाव	सन १९८७-८८ साठी
१	२	३
१)	कृषी संशोधन व शिक्षण संस्था	७४५.००
२)	कृषीय वित्तीय संस्थांत गुतवणूक	२००.००
३)	प्रादेशिक व ग्रामिण बँकांना भाग भांडवल	७.५०
४)	सिंहुदूर्ग व रत्नागिरी जिल्हांतील क्षेत्र विकास कार्यक्रम	४०.००
५)	पूरनियंत्रण कार्यक्रम	१५.००
६)	जलविद्युत प्रकल्प	६८५३.००
७)	उर्जाची अपारंरीक साधने	८०.००
८)	केंद्रीय उद्योगासाठी मुलभूत सुविधा	२७०.००
९)	सर्वसाधारण सेवा	२१०६.३०
१०)	धातू व खानिज विषयक उद्योग	८५.००
११)	बंदर व दिपगृहे	२१२.४१
१२)	नागरी विमान चालन	७३.८८
१३)	अंतरर्देशीय जलवाहतूक	१८.००
१४)	विज्ञान व तंत्रज्ञान	५५.००
१५)	नागरी पर्यावरणांत सुधारणा	५५.००

परिशिष्ट - ३ (पुढे चालू) ... (रुपये लाखात)

१	२	३
१६)	बृहन्मुंबईचा परिसर सुंदर बनविण्याचा कार्यक्रम	५२.००
१७)	जल प्रदूषण नियंत्रण	६५.००
१८)	सांख्यकी	४३.६८
१९)	महाराष्ट्र विकास प्रशासन संस्था (मिडा)	२०.००
२०)	नियोजन यंत्रणा	२०.००
२१)	कला व संस्कृती	४५.३१
२२)	कामगार राज्य विमा योजना (इ.एस.आय.एस.)	१३.१३
२३)	मुंबई विकास	१२५०.००
एकूण		<b>१२३२५.२१</b>

परिशिष्ट - ४

सन १९८७-८८ च्या वार्षिक योजनेसाठी ९ टक्के पेक्षा कमी  
नियतव्यय दिलेल्या विकास शीर्षाची नावे

(रुपये लाखांत)

अ.क्र.	विकास शिर्षाचे नावे	स्कूण नियतव्यय १९८७-८८	पैकी आदिवासी उपयोजनेसाठी नियतव्यय	
१	२	३	४	५
१)	पीक संवर्धन	३२६०.९९	२०५.८२	६.३१
२)	मृद व जल संरक्षण	२३५७.५७	२६.०५	१.१०
३)	वर्खारी व अन्न साठवण	९१.६४	०.६०	०.६५
४)	मध्यम व मोठे पाटबंधारे प्रकल्प	३२८२०.५५	१७१२.३७	५.२१
५)	आयाकट	५५०.००	१६.००	२.९१
६)	औष्ठिक विद्युत प्रकल्प	४३१९२.६८	१०७७.३१	२.४९
७)	ग्रामीण व लघु उद्योग	१४३५०.९२	२९.६६	२.०६
८)	मोठे व मध्यम उद्योग	६७८४.००	१६१.३८	२.३७
९)	रस्ते वाहतूक	५५१०.००	४७५.००	८.६२
१०)	पर्यटन	१३९.४५	०.२५	०.१७
११)	क्रिडा व युवक सेवा	२२४.४७	१२.९३	५.७६
१२)	तांत्रिक शिक्षण	२१३२.१२	७३.९४	३.४६
१३)	वैद्यकीय शिक्षण व औषाधे	६९६.९६	१२.७९	१.८३
१४)	पाणीपुरवठा व मलपुवाह	२७१४७.३६	१३३०.४७	४.९०
१५)	गृह निर्माण	७३५५.५७	८६.०३	१.१७

परिशिष्ट - ४ (पुढे चालू) ...

(रुपये लाखांत)

१	२	३	४	५
१६)	नगर विकास	२९१६.७७	६०.१३	२.०६
१७)	माहिती व प्रसिद्धी	१४९.२८	१३.००	८.७०
१८)	समाज कल्याण	३०६.१७	४.४३	१.४५
१९)	सामुहिक विकास	६६.१७	०.९३	१.४१
२०)	कडा	६३९६.९२	६.८८	०.११
<hr/>				
एकूण		१४३५३४.५९	५३०५.९७	३.७०
<hr/>				

## परिशिष्ट - ५

सन १९८७-८८ च्या बांधकांक आदिवासी उपयोजनेसाठी ९ टक्क्यापेक्षा  
जास्त निधी उपलब्ध करून दिलेल्या विकास शिर्षाची नावे

(रुपये लाखांत)

अ.क्र.	विकास शिर्षाची नाव	एकूण नियतव्यय १९८७-८८	पैकी अदिवासी उपयोजनेसाठी	टक्केवारी
१	२	३	४	५
१)	फलोत्पादन	५३९.००	१७७.६०	३२.९५
२)	पशु संवर्धन	१०४४.९५	१४१.७४	१३.५६
३)	दुग्ध विकास	९८०.१७	१३३.३४	१३.६०
४)	मत्स्य व्यवसाय	४६४.४६	४२.१७	९.०८
५)	वने	१२३७.३४	४०९.४८	३२.४५
६)	सामाजिक वनीकरण	१६३७.००	१६१.६०	९.८७
७)	सहकार	२५१०.००	२८८.६४	११.५०
८)	आय.आर.डी.पी.	२२८०.३१	५८७.९२	२५.७८
९)	डी.पी.ए.पी.	६३३.००	९५.६९	१५.१२
१०)	एन.आर.ई.पी.	१९१९.००	२७७.४४	१४.४६
११)	रोजगार	१६२५०.००	२०७१.४६	१२.७५
१२)	भूषुधारणा	७६.२७	१०.५४	१३.८२
१३)	लघु पाटबंधारे	११२८३.०१	१५१९.६८	१३.४७
१४)	रस्ते व पूल	९२७०.७३	१५४८.७३	१६.७१
१५)	सामान्य शिक्षण	५७१६.८०	६२२.९४	११.०७

परिशिष्ट - ५ (पुढे चालू)

१	२	३	४	५
१६)	सार्वजनिक आरोग्य	८४८२.७२	१५५२.२९	१८.३०
१७)	मागा सवर्गीयांचे कल्याण	२२४७.९९	१२०१.४२	५३.४५
१८)	कामगार व कामगार कल्याण	१५१२.२४	२५७.२७	१७.०९
१९)	पोषण	६६४.०९	१२४.०२	१८.६८
२०)	वडा प्लॅन	२२०.००	१९.६०	९.००
२१)	विशेष गरजावर आधारीत कार्यक्रम	६४००.००	७४५.००	११.६४
एकूण		७५३६९.००	११९६०.६९	१५.९०

## परिशिष्ट - ६

दुर्गमक्षेत्र महणून घोषित केलेल्या गावांची यादी -

जिल्हाचे नांव	तातुकयाचे नांव	पॉकेट	पॉकेटमध्ये समाविष्ट
		क्रमांक	स्थालेल्या गावांची नांव

१

२

३

४

गडचिरोली

१) अहेरी

१

वात्ता बुद्रक  
वात्ता छुर्द  
अबालमारी  
वँकटपूर  
कहेळी  
लंकाचेम  
झेनू  
बौद्रा  
बोगला गुदेलाम  
मुयाबिनपेदटा  
कोटापल्ली  
रेत्युतापल्ली  
नरसच्यापल्ली  
विद्टाराव पेदटा  
चंदाराम (माळ)  
रावण्णा-पेदटा  
पिरवेली  
विक्याला  
वारसेवाडा  
करंछा  
मारपल्ली  
दुबा गुडम  
मातुकपल्ली  
रेगुलवाडी  
दालबारोड  
मुंदवाडी  
तेलबिलना

१

१	२	३	४
गडचिरोली	१) अहेरी	१	रणसिंगपल्ली
		२	पारसेवाहा
			किस्सापुर
			दादगेर
			शिंदू
			शिंदू (एम)
			मुखापल्ली
			जोगनी गुडेलाम
			देचाली
		२	तोडका
			पेठा
			मेदू गडम
			छोर्जेड
			विराम ढाट
			बोडरा
			वाडलापेट
			चिलखापेट
			आल्यापल्ली
		३	बोटलू-थेर
			गोलाकारगी
			राणगटा
			राषू-राम
			छांडन
			पटीगांव
			कारेपल्ली
			तोड गेडा
			आरथा
			ओपनार
			कोरली गडा
		३	कंडोळी
			कोरली छुर्द
			कोरली बुदुक
			पेरिमीली

१	२	३	४
गडचिरोती	१) अहेरी	३	अलदंडी चंद्रा पल्ले रेमेपल्ली कुरुमपल्ली कोडे काजा सुंधा दाम-रेचा भाराम पेट चिटवेली गेरेकोडा दाग रेणा दुबाहुलम ब्रह्मपल्ली येचाली मन्ने राजाराम मुरुमपल्ली मंजिगड गदविाही बेलगांव गाहगांव कुरमावाडा सिरपूर दोलंडा चन्नादोडी कोटाकेठा कारका थोटसूर करीम गुँडम मालेबारा गडाराम भुमके
	२) एटापल्ली	१	

१	२	३	४
गडचिरोली	२) एटापल्ली	२	गाटेपल्ली
			एकनसूर
			ताडपेल्ली
			मावेली
			वाटर
			वाधागटा
			झोवेगुडा
			गटेरी
			लंपी
			एटापल्ली
			कुद्री
			नगुलवाडी
			मोहार्त
			हेद्री
			हेतलकासा
			रतमागड
			कोरनार
			रेगादंडी
			कवतार
			नेलवाडी
			बुरगी
			जावेली
			सेनारी
		२	रन्नूर
			कुळाली
			जेजादंडी
			दोदूर
			रेकामेटा
			बौटेली
			नेद्राही
			मोडके
			गटागुडा
			गटा

१

२

३

४

गडचिरोली

२) एटापल्ली

२

मोहाडी  
 कुरजेकाही  
 छोरगुदबा  
 कोटी  
 चोडगदटा  
 पुष्कोटी  
 हिंदूर  
 गव्हाणा  
 मंचापंचा  
 हिकार  
 मुखाडा  
 कोईदारते  
 तुगारकोसी  
 मरुप भारती  
 कोयानार  
 बाडसी  
 मरकान्हा  
 बुलनार  
 कोरपानसी  
 परसाळ्गाँदी  
 पुसमपल्ली  
 जरावाडा  
 मालेंगा  
 उदेरा गाँदी  
 कुवेर  
 बोडमेटा  
 मारधूर  
 छांडीबडेवाडा  
 पंकूर  
 टेकडा  
 टिकामेटा

१

२

३

४

गडचिरोली

२) एटापल्ली

२

३

४

कुमुरगुडा

बेजूर

हेमलकासा

बुरगी

उदेर

बटनमुँडी

कुडी

पिसामुँडी

पडेली

केकुमूर

दोडोपल्ली

ताडगांव

केहकपुरी

पल्ली

कसनसूर

बोरीया

सारगुडा

झीझगांव

३

देदसुर

हिंदूर

हिवापेटी

राणीपिडार

ठोडराज

सरमानर

पारपीनार

गाँगवाडा

भितगुडा

भिडापल्ली

कावंडी

गोलागुडा

दरबा

1	2	3	4
गडचिरोली	२) रटापल्ली	३	हितलवारा
			भाटपेर
			दुबेगुहा
			मेडपल्ली
			धीदराज
			राणी पिडार
			मल्लम पोहूर
			माहेरी
			ताडपेर
			बिनागुडा
		३	गुडाले
			पुगांव
			पैगुरवाडा
			कुवाकोडी
			कावासूर
			निंझी
			हळोदंडी
			दिरंगी
			पुलघेर
			पेरमलभट्टी
			सरेमका
			दोमंका
			तिमेली
			मोर्दपाद
			वांगडी
			मुरंग
			ब्यार
			जेबाळी
			हिकमेटा
			गदावाडा
			पिसेवाडा
			नालवाडा

१	२	३	४
गडचिरोली	२) इटापल्ली	३	कोपवाडी मालेंगा सिरकोंडा सिरकोंडी काजीगुडाम मारीगुडाम त्राकगुडाम बनलाया रामपल्ली झिंगनूर वांद्राईत रोजली रामेश्यादम किस्टप्पामल्ली गाँटा बुलीगुडाम कोसेला सोमनपल्ली दाढ़या राईगुडाम बातगुडाम असराल्ली कोपेला दुर्गा गेडाम सुकारेल्ली झाप्रा चाल झाप्राबाद पेंच सोमनूर गुमाल कोंडा जामगांव मारापल्ली सुमार गुडा दामपूर
	३) सिरोंचा	१	
		२	
		१	
४) चार्मशी			

१

२

३

४

गडचिरोली

४) चामोँशारी

१

२

३

कनेहपूर  
 कोपराळी  
 कोठारी  
 काशीपेठ  
 ताबामहेली (पेच)  
 सुंदरनगर  
 कौंडीगांव  
 चिंचोस्ता  
 रामपूर  
 रेगेपूर  
 राकृष्णपूर  
 कल्हतगांव  
 नंदग्राम  
 सगनापूर  
 गडबोरी  
 मारोडा  
 डोली  
 कृष्णनगर  
 श्रीनिवासपूर  
 दांबेला  
 प्रिंयदर्शनी  
 रविंद्रपूर  
 वित्तरंजनपूर  
 रामनहानपूर  
 गानपूर  
 सेलूर  
 लक्ष्मणपूर  
 दुर्गापूर  
 चपलवाडा चाक  
 मछतीधाट  
 माकेपल्ली  
 माकेपल्ली नं४

१

२

३

४

गडचिरोली

४) चामोशानी

३

मुचोली  
 मांजीगांव  
 हळदगांव  
 कोठारी  
 मुधोली  
 नेताजीनगर  
 ठेकानी  
 इदनूर  
 पेमुरंडी  
 लेन्यूडा  
 चिमेकन्हाल  
 भाटारी  
 तारोही  
 कुथाडा  
 बांधोणा  
 गिलगांव  
 भांडी कान्हाल  
 तळोटी  
 नौतुला  
 भाडमिथी  
 टेकेगांव  
 आमगांव  
 जनपमा  
 देकानी  
 अबापूर  
 जागगा  
 सिरपूर  
 मुरवाला  
 सुरजापूर  
 मरोडा  
 पेकिनकसा  
 रामपूर

५) गडचिरोली

१

— — — — —  
१                  २                  ३                  ४

गडचिरोली	५) गडचिरोली	१	कोसधाट सावेला रावणाझोरा गजनगुडा सुईमारा केळीगट्टा तोहगांव राजोली बदालहेती रामगड पोटगांव सुर्यडोंगरी बेनोली कोरकुटी नागवेती किठनटोला देवापूर देवाडा खालगुडा काडसी जळगांव कोहाका-गोकाला खालोदा एडफळ सिंदेवाडी खामताडा ज़ितिया देवसूर खोडी मोबाड तोया गोंदी भेदभाटो मोंहती
	६) धानोरा	१	

1	2	3	4
गडचिरोली	६) धानोरा	१	सिंगापूर निमांव मुस्का साईधाकनी छाँबाडा एसालोडा मुरुपगांव रेगोगोव गोरेकासा चारवाही काटेजारी
		२	वडगांव दब्बा गतानेल्ली दराची
		२	सिनसूर रिदवाही पन्नेमारा
		२	उमरपाल कोहाकवाडी खाकडी माकर्गांव मुदाज्जार येनगांव बेनडी गोडलवाडी तोहाकपार हळोही माकेपावली कुठेगांव कारवाफा

१	२	३	४
गडचिरोली	६) धानोरा	२	मेटाटोला
			सखाराम
			तोलोडी
		२	जंबाडी
			पठारगोटा
		२	मुँगनेर
			मिवगांव
			तुडमेर
			मोहेगांव
			पुलचाळ
		२	गटा
			चिचोडा
			गोटा
			कचखाळ
			येडमपायली
			झपडा
			सरांडा (छुर्द)
			सरांडा (बुद्धक)
			जप्पी
		२	कुमानेर
			गुंडी
			कोडेवाडी
			लेट झोरा
			पुस्तोला
		२	भापडा
			येडमपायली (बुद्धक)
			कामधाडा
			कमानगड
			नानेगांव
			सावंगा
			कन्हेरी
			बोटहूर
			झोडापापडी
			दुर्गपूर
			धोरागटा

१	२	३	४
गडचिरोली	७) कुरखोडा	१	भाहगांव रहापूर आँधाळी आँबेझारी पावर्फी नेहरीआळी सावरगांव नावरगांव (रामटोला) नावरगांव कुलकुल्ली
		१	भंडारी रिट चिपारी दाल्ली धागेश्वर रानवाडी धानेगांव
		१	लेढारी चिरबेडी येदापूर वावी
		१	विवेवाडी भांडागांव सोनसरी
	१		मोडागांव उराडी भगवानपूर वाढोळा जांभळी
२			खांब्रामेंदा येडस्कुही रिट पालपुंडी येडस्कुही (एम)

१	२	३	४
गडचिरोली	७) कुरखोडा	२	देवगड बैजारी रिट प्रतापगड
		२	बारी दहाकटोला आंबेछारी तुतेकन्हार नाडेकला (बेतकाठ)
		२	हलतधाग सागळवाही कोचीनारा पिपरझांरा बेळगांव कुकडेल वडगांव कोहाका
		२	जोडलराई दफंडी आंबेहरी डंकारगांदी तेगाली बोदेना जागनारा बोडे आंबेखोरी मुरकुटी मायाळधाट
			मेंदा मोहेगांव बाकाडी मांसी पळसगांव सलंगटोला

१                    २                    ३                    ४

गडचिरोली

(७) कुरखोडा

२

चारभट्टी  
कोतळडोह  
लवारी  
येरवडी  
डॉगारांव  
धानोरी  
लोशनीटोला  
बाम्हणी  
अस्वलदुडगी  
दोळकी  
जांभाडी  
संदूर  
सुरवाडी  
कोसामी  
बेडगांव  
नावरगांव  
भिमपूर  
भारीटोला  
सोहाळे  
इोडेपार  
मारकेहासा  
रावळी  
केमुल  
शिकारीटोला  
हितापली  
कोटारा  
काळेपाठकाता  
मुळेरी  
हेतलकासा  
हिहाकासा  
पडीकासा  
बोगाटोला

१ - - - - - २ - - - - - ३ - - - - - ४ - - - - -

गडचिरोली	७) कुरखोडा	२	खोडेगांव नाहनी चिखाळी तळगांव साधुटोला धानोरी पळसागड दाबरी बेलारगांडी बोडलदंड बिहापूर प्राणपूर रेट मारकेहासा हिरटोला नंदेली हितेकासा कोठारा बेठाकाठी टेकामेंटी काझाम्खाड्का आशिटोला बोटेकासा तलोधाई देकेपार हुकूमसल मसलबुद्धक कोलार नंदारा कोलंबी गाने मोहाली आडेगांव महालगांव सुसा साखारा कवडापूर सुमठाणा
चंद्रपूर	९) चिमूर	१	
	२) वरोरा	२	

१

२

३

४

चंद्रपूर

२) वरोरा

२

३) गाँड़पिंपरी

३

वडाळा  
 कासरसार  
 हिरापूर  
 सिन्दोली  
 घोरगांव  
 मांडवाभांड  
 मक्सूर  
 लोणार-घोसे  
 वरोरा-मकता  
 असपोर  
 मोबारा  
 अम्बोरा  
 लाडारा  
 चोराहोडा  
 लेम्बाडा  
 केम  
 साखार-कामटी  
 सातार-भासला  
 सातार-दुकूम  
 बोरडा-युरोरवार  
 बोरडा-दिक्षोत  
 कासारगटा  
 अंबाई-हुकूम  
 छाक छेनोटी  
 धेक-थमोटी  
 बाडी बोरकर  
 डोंगरहळदी  
 चाकहेकटीबाडी  
 अंबे-धानोरी  
 अमरी पोतदार  
 अहेरगांव  
 धानोतीदूक

१	२	३	४
चंद्रपूर	४) राघूरा	४	मार्का गांधी
			रोहापल्ली - छूँ
			सौतेकाज्या
			रोहापल्ली-छूँ.
			भारी
			सोन्हेवाडी
			बाबपूर
			भाराई पाटण
			भोकसापूर
			धोरराम
			नंदप्पा
			आंबेश्वारी
			टिअपी
			टाकाटोला
			छाड़की
			टाकाकोनाड
			डौंगरगांव
			रामपूर
			गोविंदपूर
			नवेगांव
			कवडगोडा
			गोनेरी
			पांढरवणी
			अमरहारी
		५	दुरागाडी
			छाड़की
			खापापेठ
			शिवेपेर
			सुंगलहिरा
			टीप्पा
			अमरहिरा
			ठंगाला
			मांडवा
			चनाई-छूँ.
			सावळहिरा
			येबापर

१	२	३	४
चंद्रपूर	४) राजूरा	५	पाटण लाम्बोरी नरपाठार गडसाल कमलापूर नाकेवाडी घारपाना शोडवाही बणी-खू टेकमांडवा हिरापूर मार्कलमेटा
जांडारा	१) मोरेगांव-अर्जुनी	६	अंभाओरी अराटोडी जांभाभाडी जुनवाही इलाडा साईगांव कन्हालगांव कणोरी गांधारी गावरा केशाओरी बारोनी केलवाडा गरदनपूर गेवरी पारसटोला खाड्की
		७	राजोली भानोली तिरखुरी

१	२	३	४
भंडारा	१) मोरेगांव-अर्जुनी	२	तुमडोकसा महाजटोला पळसगांव रामपूरी थेलोडी पौनी दाभेटेकाडी येडी सुरटोली माहुली जब्बारखाडा टीडाकार चुटीया तांबोरा मलकाझरी
	२) देवरी	३	बेल्गांव धानोरीधा भागी वाढेकसा मुरमाडी कडीकसा पौनी इस्तरी विंचोटा कोसाबी पोलझोला बनधारा चिपाटी हुंबडीकला डॉगरगांव गोवारा

१	२	३	४
भंडारा	२) देवरी	३	मिसिपोरी
			उच्चपूर
			खामखुरा
			रावहाड़ी
			गोठणमार
			काकोड़ी
			मेहताखोड
			तुबरी
			येडामागोड़ी
			महाका
			गजरबाबा
			काळकसा
			धावाककेड़ी
			धामडीटोला
			निलज
			माळेगाँव
			नाकाड़ी
			केसूरी
			नवाटोला
			रेगेपार
			उशीखोडा
			दल्ली
			केसलवाडा
			पांदरवणी
			मैच्चपूर
			झुग्गीपार
			देवपेली
			सालेधरणी
			साहीकेपार
			सुबाठोला
			छांटालाव
			सालेगाँव
			चरभाटा

१

२

३

४

भाँडारा

२) देवरी

४

३) सालेकसा

५

६

चट्टाठोला  
 हुरझारीटोला  
 टेकेबेडार  
 पिंडेकडार  
 जमनापूर  
 आमगांव  
 मुडीपार  
 वाडेगांव  
 कनारपल्ली  
 कोयलारी  
 महाघाटा  
 कोहलीमार  
 पिंडकेपार  
 भारेगांव  
 राजमडोंगरी  
 तोयागोडी  
 नकटी  
 मुरपार  
 पिपारीया  
 निंबा  
 गंधुरझरी  
 विचारपूर  
 तोयागोडी  
 तुरकरझरी  
 बंजारी  
 दारेकसा  
 दंडारी  
 सोनखौरी  
 पोलडवना  
 जांबाडी  
 बाकलखारा  
 जामकुंडी  
 चांदसूरज

१

भंडारा

३) सालेकसा

१) रामटेक

नागपूर

२

१

२

२

३

मुरकुडोह  
दलदलकुही  
कचरगड  
काहली  
हलबीटोला

सुराला  
देवळी  
बोर्डा  
छुमारी  
भाडेवाही  
चोरखुमारी  
कांड्री  
चोरबाहुली

खापा  
सितबारी  
पिपारीया  
छोटी  
जमुनिया  
मोहागांव  
तुधापार  
बोहाडा  
हिवरा  
चारगांव  
चौथिया पालोरा

अंबाज्ञरी  
पाथराई

फलझरी  
शाहापू  
कट्टा  
झिजारिया  
देवळापार  
डॉगरतळ

१

२

३

४

नागपूर

१) रामटेक

३

हाढीखोडा

उसरोपार

सावरा

सांपटी

पोनी

सवंगा

मळ्यांव

वारधर

हिंवरा

अभारी

चिचल

महारपेठा

राणीजाम

घोटी

सल्लाइ

तंगाळ

चिकनापूर

अकोला

फुलझरी

खासोरा

भोंडरी

शिदेवाणी

खिडकी

तप्यापार

बेलहा

नाखापूर

सिरसोली

उमरी

जुनेवणी

नवेगांव

गोरेघाट

वडांबा

१	२	३	४
नागपूर	१) रामटेक	४	नवेगांव दुलारी चावरी लोळ्हा सीतापूर पिंडकेपार कारसधाट मानेगांव गुररा खुरसापार
अमरावती	१) धारणी	१	धाकरमळ केकाड चतवाबोड कातकुंभा हातमाळा भोडीलावा कसाईखोडा पाडीडाम बेरागड हरडे सावळखोडे कुसुंगा रमुबेली कुंदा टोकडा चोपान छामडा बडे दिदमडा बेरडा-बडे भुलोरी घोला
		२	

१

२

३

४

अमरावती

१) शारणी

२

मलुर  
बोधार्ट

जंम्बु

कोठा

कारा

सुसड्फ

शिवज्ञरी

गाणीगांव

हराबंबई

कंजोली

गोलाई

मायरछोडा

दादरा

भवर

रेहद्या

मारडू

विविलिया

टेम्बु

हिंगवा

राहू

छारी

बिबा

अबिका

लखोवारा

पानवा

बालुगवाण

कमेडा

हातरु

मारीटछोडे

सोडीमल

अवधार

नवलगांव

रोजरी

२) चिखालदरा

१

२

१	२	३	४
अमरावती	२) चिखालदरा	२	चुनखारी बिच्छूछोथ बोस्थालोडा
		३	बडनागपूर चिचपाट लातईबालडी कालापानी बागलीनगा राईटेक
		४	सावरपाणी लिरपानी काकादरी अकई चोरयामत पिपादुरी टेबुरसोँडा बहारपूर
यवतमाळ	१) मारेगांव	१	अंबेजरी झुसरी पेटारी रोहपत वठोनाबंदी छानदानी कोँडगी वांगदर दुगोडा द्वोरगांवखोडी झुरबी रायपूर सिंगणापूर गोधानी हिवरी

१	२	३	४
यवतमाल	१) मारेगांव	१	अर्जनीपोड
			बागाव
			केगांव
			बोरगांवबंदी
	२	२	मांडवी
			पीवरडोल
			गवारा
			जूननी
			कारेगांव कू.
			नेबाडेबी
			कुंदी
			आंबेजरी
			आंबेजरी कु.
		३	महाड्पूर
			कोँडखिंडी
			मांडवा
			दाभाडी
		३	झामकोला
			दरार
			येसापूर
			येवकी
			शोकापूर
			बेरसाईपेठा
			मरकी कू.
			मरकी बु.
			अरकूली
			वाढोना कू.
			डोंगरगांव
			कोसार
			पादरकवडा
			चिंचाडा
			गांवरला
			वरुड

१	२	३	४
यवतमाळ	१) मारेगांव	३	डोलडोंगरगांव वजूजा लाखापूर
नांदेड	१) किनवट	१	ताककड़कोट सिरंजनी दहेगांव सांबरलोळ (माहेपूर) सारकूर दिगडी लाला धानोरा (दिगडी) माहेपूर छोडी पितांबरवाडी राजगड (झुकरावे) (निवूर) गणेशापूर बागोळा राजगडतांडा निवूर रामपूर मुंगाशी मैडकी रामपूर तांडा पांचुंदा चोरडा भोरडा जुनापाणी (चक्रमवाडी)
		१	रामनाईक तांडा पवनाळा साळंबी भेट धारमवाडी तोळातांडा वाईतांडा रेवानाईक हरडफ

੧

੨

੩

੪

ਨਾਂਡੇ

੧) ਕਿਨਵਟ

੧

੨

ਸਾਧਪਡ  
 ਕਰਡਗਾਂਵ  
 ਬੋਡਗਾਵਹਾਣ  
 ਸਾਵਰਣੋਡਾ  
 ਨਾਈਕਵਾਡੀ  
 ਲੋਕਰਵਾਡੀ  
 ਮਲਕਾਗੁਡਾ  
 ਪਾਡੀ  
 ਆ਷ਟਾ ਪਡਸਾ  
 ਕੋਡੀ ਸਾਧਪਲ  
 ਪਾਡੀ ਤਾਂਡਾ  
 ਬੋਹਾ  
 ਟੇਭੀ ਤਾਂਡਾ  
 ਮਸਾਲਾ ਤਾਂਡਾ  
 ਭਾਵਤੀ  
 ਵਾਧਕਣੀ  
 ਸਤੀਗੁਡਾ  
 ਸਿੰਦਖੋਡਾ ਥਾਨੋਰਾ  
 ਗੋਰੀ  
 ਟੈਮਨੀ ਤਾਂਡਾ  
 ਪਾਥਾਰੀ  
 ਪਿੰਪਲਾਂਡਾ  
 ਲਿਗੀ ਤਾਂਡਾ  
 ਲਿਗੀ ਛੋਡੀ  
 ਸਿੰਗੋਡਾ  
 ਸਿਰਪੂਰ  
 ਹਿਰਪੂਰ  
 ਭੋਡਖੋਡੀ  
 ਡੌਗਰਗਾਂਵ (ਸਿੰਦਖੋਡ)  
 ਮਿਨਕੀ  
 ਪਿੰਪਲਗਾਂਵ  
 ਬਜ਼ਾਰਾ ਬੂ.

— — — — — १ — — — — — २ — — — — — ३ — — — — — ४ — — — — —

नांदेड

१) किनवट

२

दरसावंगी  
निराळा तांडा  
तलाई  
गाँड्होडा  
ऐदा  
पैदा  
पाडी छुर्द  
भलजा  
पाटोदा चिलाली  
पिंपरी  
भंडारणाडी  
कपट बू.  
झलकवाडी  
तललारा  
करंजी (हस्तापूर)  
दिग्रस  
झेगांव  
सिंगारवाडी चिलाली  
पिंपरफोडी  
करंजी सोनवाडी  
लाकरवाडी ठाकरवाडी

पुणे

१) जुन्नर

१

निमगिरी  
छोरे  
हाड़काले  
देवळे  
हिरडी  
पाटधार  
अंजनावळे  
तळेरान  
तळमाचीवाडी  
कोकाटवाडी

— — — — — १ — — — — — २ — — — — — ३ — — — — — ४ — — — — —

पुणे	२) आंबेगांव	२	बोरघार तांबे असोणे माठीणा सुकळवेटे आंबे आमडे जाळ्यूरवाडी झाळून इंगळून हातवीडा डोणे उच्छिल शिवळी भिवाडे बु. भिवाडे छु. पिपारेवाडी दरमुलाई हिरवेपठार तांबे
८) छोड		३	तांबे मोरीशााा दाळणगांव चिखालगांव गुडडी एकलहरे
पुणे	१) अवकलकुवा	१	वडफळी पांढरीमाती जांभीमन मोकाल चापडी केवडी

१

२

३

४

ਪ੍ਰਤੇ

੧) ਅਕਲਕੁਥਾ

੨

ਮਾਂਗਰਾਪਾਣੀ

ਪਿੱਪਰਾਪਾਣੀ

ਵੇਰੀ

ਚੇਨਵਈ

ਬਲਖੋਡੀ

ਕਾਂਜਕੇ

ਲੋਰਸਬਰੇ

ਸਾਂਬਾਰ

ਵਹਸਥਾਬਰਾ

ਮਾਲ

ਮਾਕਡਕੁੰਡਾ

ਡੇਬਰਾਮਾਲ

੩

ਚਾਮਨੇ

ਗੋਡਾਵਣੀ

ਛੁੱਟ ਗਵਾਹਨ

ਅੰਬਾਰੀਬਾਰ

ਤੁਡੀਕੁੱਟ

ਉਮੰਲਾਮਾਲ

ਵੇਰੀ

ਬੇਡਕੁਡ

ਵਡੀਬਾਰ

ਬੋਰੀਕੁੱਟ

ਬੋਰਵਾਡੀ

ਵਡਫਲੀ

ਉਮਰਾਣੀ

ਸਾਹੀਗਾਵਾਡ

ਸੋਲਕੁੱਝ

ਛੋਤਾਡੇ

ਰਾਜਬਡੀ

ਕਮੌਦ

ਕੁੱਡਵਾਡਾ

ਬਲੀਦ ਬੁ.

ਛਾਡੀ ਬੁ.

੨) ਪਾਡਗਾਂਵ

੪

— — — — — १ — — — — — २ — — — — — ३ — — — — — ४ — — — — —

१) शुक्रे

२) शालगाव

१

खोडी बू.  
कतरा  
शिंदवाडी  
तलखाडी  
कवायेड  
बोरी  
चिखाली  
बिलगावजन  
गंदे  
त्रिशुल  
तोरणमाळ  
खाडक्या  
पाणी  
शिंदीदिगार  
भवरी

२

३) नवापूर

१)

बालमराय  
हेलडाणी बेडकी  
दापूर  
नांगीपाडा

४) शिरपूर

१

नवी बोरडाई  
उमरडे  
काळापाणी  
वाकवड  
काकडमळ  
गुरडपाणी  
नांदवनचौकी

नाशिक

१) सुरगाण्डा

१

२

राशा  
माढा  
रगतविहीर  
कुकड्यां  
पांगराणे


१	२	३	४
नाईक	१) सुरगाणा	३	चिंचले पाठारणे चिंचपाडा कुरजूल
		१	ज्ञापडपाडा
		२	कोकरीवहिर नौँडतपाडा लिंगडी माटी
		३	तेन्होपाडा खांबलेतिगार
		४	कलमणे काचमरपाडा सायलपाडा अमडा
		५	वाढाडी दुधावल
		६	पिंपळचेड
		७	कोटबा देडसे
		८	आँबोले सरमळ
	२) मेठ	९	अंतुटे विकास
		१०	अंबरपाडा भूंवन
		१	हरसूल
		२	दळपदपुल
		३	तोरंगणान खाडकी तौँडवळ

१	२	३	४
नाशिक	२) पेठ	१	ओळार मूलवड रायते भागोल
		२	मुळवड (बोरीमिल) गंरजपाडा
		३	भूतमोलाडा रयते
		४	गावृा मोरंबी
	३) कळवणा	१	रापानीखारडे नारआंबे
	४) इगतपुरी	१	तळेगांव पुगळगव्हाणा बोरली
		२	पिंपरीसादरोड भावली छुर्द गवाडे पूरंगवाडी
ठाणे	१) जव्हार	१	चांभारशोत तिलांडा पिंपळशोत खारोड
	२) वाडा	२	केळठणा गोराड निंबोळी गायगोठा
	३) शाहापूर	३	दांडा अब्रवेणा फुगाळे कोळे टिंगाळूद

१	२	३	४
ठाणे	३) शाहापूर	३	चौंडा छु. गांडूळवाडा चौंडा बू. ४) मुरबाड
जळगांव	१) चोपडा	१	मोचिंरा आसलवाडी उमरथी गौरथपाडा सत्रासेन वैजापूर भालापूर करजाने बारेमाळी विष्णापूर मेलाणी देवहारी जिरायतपाडा खारपाडा लंगडा अंबा गड-या जमाना उस्माली पाल
	२) यावल	३	अंधारमाळी निमडा तिङ्गपा मोरमांडली
	३) रावर	४	

आदिवासी आयुक्त यांचे अधिनस्त प्रशासकीय यंत्रणा

## साचिव तथा आयुक्त आदिवासी विकास





## सचिव तथा आयुक्त आदिवासी विकास

अपर आयुक्त, आदिवासी विकास सहयोग नांगिक

—प्रकल्प अधिकारी ▲

विद्युत	मुद्रा	पानी	जल
विद्युत	मुद्रा	पानी	जल

—प्रकल्प अधिकारी ○

—सहा. प्रकल्प अधिकारी \*

विद्युत	मुद्रा	पानी	जल
विद्युत	मुद्रा	पानी	जल

—सहा. प्रकल्प अधिकारी ♦

विद्युत	मुद्रा	पानी	जल
विद्युत	मुद्रा	पानी	जल

—प्रकल्प अधिकारी ▲

विद्युत	मुद्रा	पानी	जल
विद्युत	मुद्रा	पानी	जल

—प्रकल्प अधिकारी ○

—सहा. प्रकल्प अधिकारी \*

विद्युत	मुद्रा	पानी	जल
विद्युत	मुद्रा	पानी	जल


—सहा. प्रकल्प अधिकारी ♦

विद्युत	मुद्रा	पानी	जल
विद्युत	मुद्रा	पानी	जल

अपर आयुक्त, आदिवासी विकास गो. वि. जागपूर

▲— उपसंचालक स्तर  
○— सहा. संचालक स्तर

\* स.प्र. अ. (वर्ग-२)  
♦ स.प्र. अ. (वर्ग-३)



रमेश्वालक, अदिवासी विकास  
संस्कृति प्रशासकीय यंत्रणा

## रमेश्वालक, आदिवासी विकास (संचालनालय)

विभागीय उपसंचालक, आदिक

नियमित जिल्हा स्तर नहीं →

विभागीय उपसंचालक, आदिक  
नियमित जिल्हा स्तर नहीं

आदिवासी विकास अधिकारी  
नियमित जिल्हा स्तर नहीं →

पुर्णे	अंगाराबाद	ठाणे	उदापुर	शाहपुर	नाशिक	करवणी	तंडोदा	तंदुरवार	तंडोदा	जळगांव	राजर	चुंबई
पुर्णे	अंगाराबाद	ठाणे	उदापुर	शाहपुर	नाशिक	करवणी	तंडोदा	तंदुरवार	तंडोदा	जळगांव	राजर	चुंबई
पुर्णे	गालता	गालता	गालता	गालता	गालता	गालता	गालता	गालता	गालता	गालता	गालता	गालता
पुर्णे	गालता	गालता	गालता	गालता	गालता	गालता	गालता	गालता	गालता	गालता	गालता	गालता
पुर्णे	गालता	गालता	गालता	गालता	गालता	गालता	गालता	गालता	गालता	गालता	गालता	गालता

नागपुर	जोंदीगाड़ा	अमरावती	गवर्नर्ली	चुंबुर	नांदेड	अंदेड	उकोला	परमणी	बुलठाणा
नागपुर	जोंदीगाड़ा	अमरावती	गवर्नर्ली	चुंबुर	नांदेड	अंदेड	उकोला	परमणी	बुलठाणा
नागपुर	जोंदीगाड़ा	अमरावती	गवर्नर्ली	चुंबुर	नांदेड	अंदेड	उकोला	परमणी	बुलठाणा
नागपुर	जोंदीगाड़ा	अमरावती	गवर्नर्ली	चुंबुर	नांदेड	अंदेड	उकोला	परमणी	बुलठाणा
नागपुर	जोंदीगाड़ा	अमरावती	गवर्नर्ली	चुंबुर	नांदेड	अंदेड	उकोला	परमणी	बुलठाणा

विभागीय उपसंचालक, नागपुर  
नियमित जिल्हा स्तर नहीं

नांदेड	गवर्नर्ली	चुंबुर	उकोला	परमणी	बुलठाणा
नांदेड	गवर्नर्ली	चुंबुर	उकोला	परमणी	बुलठाणा
नांदेड	गवर्नर्ली	चुंबुर	उकोला	परमणी	बुलठाणा
नांदेड	गवर्नर्ली	चुंबुर	उकोला	परमणी	बुलठाणा
नांदेड	गवर्नर्ली	चुंबुर	उकोला	परमणी	बुलठाणा



Government of Andhra Pradesh

Abstract

Tribal Welfare - Streamlining of administration in Tribal Sub-Plan areas to gear up implementation of development programmes - Introduction of single line administration - Orders - Issued.

---


GENERAL ADMINISTRATION (SPECIAL A) DEPARTMENT

G.O.Ms.No.434.

Dated : 14-8-1986

Order

The Integrated Tribal Development Agencies (ITDAs) Vizianagaram, Srikakulam, Visakhapatnam, E.Godvari, West Godavari, Khamman, Warangal and Adilabad were established with the primary object of ensuring any integrated approach towards implementation of developmental programmes for tribals in the Sub-plan areas. The Project Officers of Integrated Tribal Development Agencies were vested with the administrative control over Agriculture, Horticulture, Live-stock farms, Ashram Schools etc. The Block Development Officers of Tribal Development Blocks were also brought under the administrative control of Project Officers who were empowered to initiate confidential reports on the concerned Block Development Officers. The District Tribal Welfare Officers of the Districts where there are sub-plan areas were designated as Assistant Project Officers and are placed under the administrative control of Project Officers. The entire staff sanctioned for the implementation of Tribal Welfare Programme in Sub-Plan area and the special staff



sanctioned for implementing the protective regulations in the Scheduled areas of the State were also brought under the administrative control of the Project Officers.

2. It has been observed that there are several Departments working in the Sub-Plan area independent of the Integrated Tribal Development agency and the Project Officer, Integrated Tribal Development Agency. As a result, the tribals are forced to approach several agencies for redressal of their grievances in developmental as well as regulatory matters. It has therefore been considered necessary by Government that all officers and staff working in the Sub-Plan area irrespective of their departments should be brought under the administrative control of the Project Officer, Integrated Tribal Development Agency, a single agency. This is intended to facilitate better coordination among all the functionaries operating in sub-plan area and to meet the needs of tribals who can look to a single agency for all their problems.

3. Government accordingly after careful consideration of the matter, issue the following orders :-

i) The Project Officers of the Integrated Tribal Development Agencies who are in the Senior-Time Scale of IAS shall be redesignated as Project Officer, Integrated Tribal Development Agency and Ex-Officio Joint Collector (Tribal Welfare) and Additional District Magistrate.

ii) The Project Officers of the Integrated Tribal Development Agencies holding a rank of special Grade Deputy Collector or lower in rank than Senior Time Scale of IAS shall be redesignated as Project Officer, Integrated Tribal Development Agency and Ex-Officio Additional Joint Collector (Tribal Welfare) and Additional District Magistrate.

iii) Such of the powers as now exercised by the Collector Joint Collectors/District Revenue Officers as per GO.Ms.No. 77, Revenue, dt.22.1.1968 and shown in the Appendix to this order shall be exercised by the Project Officers of Integrated Tribal Development Agencies in the Districts of Srikakulam, Vizianagaram, Visakhapatnam, E.Godavari, W.Godavari, Khamman, Warangal and Adilabad in so far as the Tribal Sub-Plan areas is concerned and necessary notifications etc. in this regard will be issued from the Revenue Department.

iv) The Project Officers of the Integrated Tribal Development Agencies will be designated as Additional Agents so far as agency areas are concerned.

v) All developmental programmes in the sub-plan area shall be approved by ITDAS.

vi) All officers and staff in the sub-plan area, concerned with regulatory and developmental functions shall be under the administrative control of the Project Officer, Integrated Tribal Dev.Agencies.

vii) In respect of officers whose jurisdiction lies both inside and outside sub-plan area, the officers will be

responsible to Project Officers, Integrated Tribal Development Agencies as far as Integrated Tribal Development Agency area is concerned.

viii)The Project Officers are authorised to call for any record, review and inspect the works being executed by any department in sub-plan area.

ix)All postings and transfers of the highest non-gazetted and the gazetted personnel in regard to and within Integrated Tribal Development Agency area should be made in consultation with the Project Officers and personnel will be screened as per GO.Ms.No.11, Social Welfare (D) Department, dated 18-1-1977.

x)In all recruitments for sub-plan area, the Project Officers, Integrated Tribal Development Agency will be the Chairman/Member of the Selection Committee.

xi)The Project Officer, ITDA will add remarks on the work of the officers in the Annual Confidential Rolls of the officers concerned.

Government also direct that the orders issued in the para 3 above are in addition to the powers already conferred on the Project Officers of Integrated Tribal Development Agencies.

(BY ORDER AND IN THE NAME OF THE GOVERNOR OF ANDHRA PRADESH)

SHRAVAN KUMAR  
Chief Secretary to Government

## APPENDIX

POWERS OF COLLECTORS, JOINT COLLECTORS AND DISTRICT REVENUE OFFICERS DELEGATED TO PROJECT OFFICERS, INTEGRATED TRIBAL DEVELOPMENT AGENCIES

(I) Public Servants

1. Confidential Reports of all Gazetted Officers in the Revenue Departments including Mandal Revenue Officers, Divisional Officers in sub-plan area.
2. Confidential Reports of all Gazetted Officers of other Departments within sub-plan area including Police, Forest Department etc.
3. Enquiry into allegations against the Gazetted Officers in sub-plan area.

(II) Planning and Development

1. All works relating to Planning and Development within sub-plan area.
2. Control and supervision over officers doing development work within sub-plan area as Project Executive Officers and Block Development Officers.

(III) Agency

1. In the capacity of Additional Agent to Government, he will attend to the following duties :
  - i) Agency administration and development
  - ii) He will be appellate authority over the orders passed by the Special Deputy Collector (Tribal Welfare) on L.T.R.

iii) The Collector will continue to retain the power of appellate authority and interfere with the orders if he so chooses.

2. The A.P.Scheduled Areas Land Transfer Regulation, 1959  
(A.P.Regulation No.I of 1959)

3. The A.P.(Scheduled Tribes) Money Lenders Regulation-I of 1960.

4. The A.P.(Scheduled Tribes) De't Relief Regulation, 1960 and 1970.

5. The A.P.Mahals (Abolition and Conversion into Ryotwari) Regulation 1960 and 1970.

#### IV. Inspection

Inspection of works of all Departments situated in sub-plan area.

#### V. Magisterial powers of Additional District Magistrate

- |   |                      |
|---|----------------------|
| 1. Powers under Criminal Procedure Code | in the sub-plan area |
| 2. Enquiry cases of torture by policy   |                      |

#### VI. Forests

1. A.P.(Andhra Area)Preservation of Private Forest Act (Act XII of 1954) in sub-plan area
2. The A.P.Forest Manual in sub-plan area
3. The A.P.Forest Act, 1967 (Act I of 1967) in sub-plan area.

#### VII. Epidemics

1. The A.P.Public Health Act (Act III of 1939)

VIII. Miscellaneous

1. Co-operative Societies Act
2. Weights and Measures
3. Fisheries

आदिवासी विकास अधिका-योंकडील ईक्षणिक संस्थाची माहिती देणारा तवता

अ.क्र.	आदिवासी विकास अधिकारी	इसासक्षीय अनुदानीत	इसासक्षीय आ.इआळा वसीतिहूंहे	रकाना	रकाना	रकाना
	इसाला	संस्था	संस्था	३ ची च्या	३ व ४	३ व ४
	संस्था	संस्था	बेरीज विधार्याची संस्था	संस्था	७	८
१)	आदिवासी विकास अधिकारी, नाशिक	२५	११	८	४४	१२४७६६ १०२
२)	आदिवासी विकास अधिकारी, कल्याण	२६	०९	५	४०	१२४८१ ६८८
३)	आदिवासी विकास अधिकारी, ठाणे	१५	०७	७	२३	५२९७ ४२८
४)	आदिवासी विकास अधिकारी, शाहपुर	२७	०६	७	४०	१७४० ६९९
५)	आदिवासी विकास अधिकारी, डहाणू	२४	१२	५	४९	१६९३ ६२८
६)	आदिवासी विकास अधिकारी, नंदुरबार	२७	१३	१२	५२	१२८५३ ७३२
७)	आदिवासी विकास अधिकारी, तळोदा	२७	१३	१०	४८	११७२१ ७११
८)	आदिवासी विकास अधिकारी, पुणे	१९	०३	५	२७	६०९४ ५७२
९)	आदिवासी विकास अधिकारी, राजूर	१२	०४	४	१९	५०५६ ४५८
१०)	आदिवासी विकास अधिकारी, बळाव	१०	०६	१	१०	६४८२ ३२९

११)	आदिवासी विकास अधिकारी, औरंगाबाद	०५	०२	२	८	३	४	५	६	७	८	९	८
१२)	आदिवासी विकास अधिकारी, अमरावती	१६	०३	३	-	-	-	-	-	-	-	-	-
१३)	आदिवासी विकास अधिकारी, अकोला	०५	०१	३	-	-	-	-	-	-	-	-	-
१४)	आदिवासी विकास अधिकारी, यवतमाळ	२१	०१	८	-	-	-	-	-	-	-	-	-
१५)	आदिवासी विकास अधिकारी, नांदिड	१५	०४	६	-	-	-	-	-	-	-	-	-
१६)	आदिवासी विकास अधिकारी, नागपूर	१०	१	५	-	-	-	-	-	-	-	-	-
१७)	आदिवासी विकास अधिकारी, गोदिया	१	२	४	-	-	-	-	-	-	-	-	-
१८)	आदिवासी विकास अधिकारी, झेहरी	१२	१२	४	-	-	-	-	-	-	-	-	-
१९)	आदिवासी विकास अधिकारी, गडीचरोली	२०	१	१	-	-	-	-	-	-	-	-	-
२०)	आदिवासी विकास अधिकारी, चंद्रपूर	१	३	१	-	-	-	-	-	-	-	-	-
२१)	आदिवासी विकास अधिकारी मुंबई	-	-	१	-	-	-	-	-	-	-	-	-
एकूण :-													१६२९
		३३४	११९	११४	११४	५६०	१३११८५	१६२९					

शिक्षण विभागाच्या निवासी शाळा व शासकीय आश्रम इत्यांची प्रशासकीय व्यवस्था

शिक्षण विभागामार्फत चाहू असलेल्या विद्यालयांनेकेतनचा जास्तीत जास्त मंजूर कर्मचारी वर्ग

आदिवासी विकास विभागामार्फत चाहू असलेल्या शासकीय आश्रम इत्यांकातोत जास्तीत जास्त मंजूर कर्मचारी वर्ग.

अ.क्र.	पदनाम	वर्ग	वेतनशेणारी	पद	पदनाम	वर्ग	वेतनशेणारी	पद	संख्या	वर्ग	वेतनशेणारी	पद	संख्या	
१)	प्राचार्य	वर्ग-१	२२००-३७००	१	माईयमिक	वर्ग-३	२०००-३२००	१	१०	प्राचार्यमिक	वर्ग-३	१४००-२६००	१	१०
२)	कुलप्रमुदा	वर्ग-२	२०००-३५००	१	मुद्याईयापक	वर्ग-३	१२००-२०४०	१	—	अधिकारीक	वर्ग-३	१२००-२०४०	१	—
३)	गृहप्रमुदा	वर्ग-२	२०००-३५००	१	(प्राचार्यमिक इत्यांक शेणारी )	—	—	—	—	(३)	—	—	—	—
४)	मुद्य लिपीक	वर्ग-३	नियमित वेतन	१	कनिन्छ लिपीक	—“—	—“—	१	नियमित	(३)	कनिन्छ लिपीक	वर्ग-३	नियमित	१
५)	वरीच्छ लिपीक	—“—	—“—	१	कनिन्छ लिपीक	—“—	—“—	३	वेतन शेणारी.	(५)	—“—	—“—	—“—	—



१७) चौकीदार कर्म-४ नियमित वेतन २

१८) पंप औपरेटर कर्म-३ " -

१९) चालक " -

(१) पंप औपरेटर कर्म-३  
चालक " -

(२) पंप औपरेटर कर्म-३  
चालक " -

चौकीदार कर्म-४ नियमित वेतन २


(१) पंप औपरेटर कर्म-३  
चालक " -

३६

३६२




四庫全書




नियानीय समाज कल्याण प्रभारी, नेपूर  
Divisional Social Welfare Officer, Nepur

Chart No. 2  
को-कार्यालय  
Dr. Director (Nutrition)


नियानीय समाज कल्याण प्रभारी, नेपूर  
Divisional Social Welfare Officer, Nepur




नियानीय समाज कल्याण प्रभारी, अंतर्राष्ट्रीय  
Divisional Social Welfare Officer, Amritsar




नियानीय समाज कल्याण प्रभारी, अमरपाली  
Divisional Social Welfare Officer, Amarpal



नियानीय समाज कल्याण प्रभारी, नगरपाल  
Divisional Social Welfare Officer, Nagpur




नियानीय समाज कल्याण प्रभारी, अमरोहा  
Divisional Social Welfare Officer, Amroha



# आयुक्त आदिवासी विकास व संचालक, आदिवासी विकास यांचे कार्यालयाचे एक निकरण करून<sup>१०५</sup> आयुक्त आदिवासी विकास कायलव्हीन निर्माण केल्यास त्याची विभागीय जिल्हाप्रश्न तसेच प्रकल्प व ताळुकास्तर प्रशासकीय यंत्रणा दृष्टिविणाऱी माहिती.....

## आयुक्त, आदिवासी विकास





आदिवासी विकास विभागाची क्षेत्रिय प्रशासकीय व्यवस्था

## आर्यवत, आठिनार्थी विकास नांदिक

अप्पर आधुक्त, आ.वि.  
पुणे विभाग

अप्पर आधुक्त, आ.वि.  
नांदिक विभाग

### उल्लिखित विकास अधिकारी आदिवासी उपर्योजना १४

- पुणे
- रायगड
- ताणे
- जांशिक
- धुळे
- जळगाव
- अहमदनगर
- नांदेड
- अमरावती
- चवतमाळ
- नांदिक
- भंडारा
- चंद्रपुर
- गढचिंगी

१७५


आदिवासी विकास अधिकारी - ६०

१३

११


१०


१८




# आयुक्त, आदिवासी विकास योंचे कायला

## आयुक्त, आदिवासी विकास





# आपार आयुक्त आटिवा सी विकारम,






जिल्हा विकास अधिकारी (आदिवासी उपयोजना) यांचे कायालेख

(३४ क्रिकेट)

Mr. N. K.

जिल्हा विकास अधिकारी



आदिवासी विकास अधिकारी  
(आश्रम शाळा)

आदिवासी विकास अधिकारी  
(प्रशासन)

आदिवासी विकास अधिकारी  
(नियोजन)

लेखाधिकारी



परिशिष्ट - १९

आदिवासी उपयोजना क्षेत्रातील प्रशासकीय पंत्राणोत्त सुधारणा करण्यासाठी शिफारसी सुचविण्यांत नियुक्त केलेल्या समितीच्या कांही महत्वाच्या शिफारसी.

( वळवी समिती )

१) अनुसूचित क्षेत्र व त्यामध्ये राहणारा समाज व विशेष करून जनजाती समाज यांचे प्रश्न हे इतर भागांपेक्षा व इतर समाजापेक्षा निराके असल्याने त्याच प्रमाणे जनजातीचे उप योजना क्षेत्राबाहेरील प्रदेशामध्ये कांही विशेष सामाजिक व आर्थिक प्रश्न असल्यामुळे या प्रश्नांचा सर्वांगीण विचार करण्यासाठी व अनुसूचित क्षेत्राचा खास विकास करण्यासाठी राज्य स्तरावर तज प्रतिनिधी व्यक्ती असलेल्या " मंडळाची " किंवा " प्राधिकरणाची " निर्भीती करावी, व या प्राधिकरणांस जनजातीचा विकास करण्यासाठी व जलद गतीने काम करण्यास मोकळीक देण्यासाठी शासनाचे अनेक अधिकार प्रदान करावे. हे प्राधिकरण शासनाचा एक भाग असावे व त्याचे स्थापना एक खास विशेष बनवून करावो. शासनाचाच हे " प्राधिकरण " अविभाज्य भाग राहिल्यामुळे शासनाच्या निरनिराळ्या स्तरांवरील पंत्राणोशी संबंध ठेऊन व अधिका-यांना आदेश देऊन काम करणे सुलभ होईल. त्याच प्रमाणे प्राधिकरणाच्या आर्थिक व्यवहारावर सुधा विधान सभोचे तसेच लेखापात्राचे ( Accountant General ) ह्यांचे नियंत्रण राहील. ह्या " प्राधिकरणाचे नांव " महाराष्ट्र आदिवासी विकास प्राधिकरण "

( Maharashtra Tribal Development Authority ) असे ठेवण्यांत पावे. ह्या " प्राधिकरणाचे " अध्यक्ष हे मंत्री ( आदिवासी कल्याण ) व उपाध्यक्ष हे राज्यमंत्री ( आदिवासी कल्याण ) असावेत. राज्यमंत्री ( वित्त ) व राज्यमंत्री ( नियोजन ) हे सुधा पदसिद्ध सभासद असावेत. त्यांचे शिवाय इतर दहा आदिवासी आमदारांची व दोन आदिवासी खासदारांची नेमणूक शासनाने करावी. आदिवासीच्या

विकासासाठोअनेक वर्षा झाटलेल्या इतर व्यक्तिंमधून तीन समाज सेवक नेमावेत. " मुख्य आयुक्त " आदिवासी विकास, हे त्या प्राधिकरणाचे पदसिद्ध सचिव व सभासद असावेत. ह्या " प्राधिकरणाचे " मुख्य कार्यालय मुंबईतच असावे. कारण त्यामुळे प्राधिकरणाच्या अधिकार्यांना राज्य शासनाच्या अधिकार्यांबरोबर तसेच मंत्रांमध्ये बरोबर विचारविनीमय सहजपणे करता येईल.

२) ह्या " प्राधिकरणाचे " मुख्य कार्यकारी अधिकारी हे मुख्य आयुक्त (आदिवासी विकास) राहतील. त्यांचेर असलेली ही जबाबदारी पार पाडण्यासाठीच व राज्य स्तरावरील सचिव व तत्सम अधिकार्यांकडून आदिवासी उपयोजना करवून घोण्यासाठी " प्राधिकरणावरील " आदिवासी मुख्य आयुक्तांचा अधिकार हा बिहार राज्यांत उप योजनेसाठी ज्या प्रमाणे " रिजनल डेव्हलपमेंट कमिशनर तथा प्रिन्सिपल सेक्रेटरी " प्रमाणेच पा राज्यातील मुख्य सचिवांच्या छालोछाल रहावा व इतर आयुक्तापेक्षा त्यांचे निराक्रे असे स्थान दर्शविण्यासाठी त्यांना " मुख्य आयुक्त " ( Chief Commissioner ) असा हुद्दा यावा. त्यांना आदिवासी भागापुरते " मुख्य आयुक्त - तथा - विशेष सचिव " ( Chief- Commissioner-cum-Special Secretary ) असे स्थान देऊन मंत्रालयाच्या स्तरावर काम करण्याकरीता त्यांना अधिकार यावे. आदिवासी आयुक्त व सचिव ह्या अधिकारांची फारकत झाल्यास आदिवासी उपयोजना घाडविण्यास विद्यातक ठरेल. कारण मंत्रालयातील आदिवासी कल्याण झाल्याकरवी इतर झाल्याकडून आदिवासी कोऱासाठी योजना करून घोणे हे आयुक्तांचे प्रमुख कार्य आहे. व हे कार्य पत्राबद्दारे आयुक्तांना दुस-या एका सचिवांना लिहून होण्यासारखे नाही. मंत्रालयातील कार्यपदती पाहता निरनिराळ्या कार्यासिनावर अवर सचिव, उपसचिवांवर प्रत्यक्षा नियंत्रण असलेला आयुक्तच

### विकासाच्या

आदिवासीस्थोजना त्वरेने मजूर करून घोड शकेल. अशा प्रकारे मंडालयांत वजन किंवा स्थान नसेल तर आदिवासी आयुक्त बाकीच्याव फिल्ड अधिका-यांसारखा शासनाला अहवाल देणारा (रिपोर्ट) व इतर खात्यांवर प्रभाव पाढू न शकणारा असा होईल. या समितीस पुन्हा सांगावेसे वाटते की, आदिवासी कोऱा विकास हा सर्व खात्यांना व्यापून ठाकणारा, सर्व खात्यांना सामावून घोणारा असा सर्वकषा कार्यक्रम आहे व तो राबविषयासाठी नेमलेल्या मुख्य अधिका-यांचे तसे स्थान निर्माण केले नाही तर हया कार्यक्रमाचा कणा मोडल्यासारखो होईल.

- ३) जिल्हा पातळीवर आज जे प्रकल्प अधिकारी आहेत ते निष्प्रभ ठरण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांना दिलेला अतिसामान्य असा दर्जा. त्याचप्रमाणे जिल्हास्तरावर किंवा प्रकल्प पातळीवर काम करणा-या निरनिराळ्या खात्याच्या अधिका-यांवर कोठल्याही एका अधिका-याचे नियंत्रण नाही. महाराष्ट्रामध्ये विशेषज्ञः जिल्हा परिषद निर्मितीच्या नंतर जिल्हाधिका-यांना इतर शासकीय खात्याच्या किंवा स्थानिक पातळीवर काम करणा-या स्थानिक संस्थोच्या अधिका-यांवर नियंत्रणाचा अधिकार नाही. मध्यप्रदेश, गुजरात येथे सुधा समितीस असे दिसून आले की, जिल्हाधिका-यांना शासनाच्या जिल्हा पातळीवर काम करणा-या सर्व खात्याच्या अधिका-यांना आदेश देण्याचे व त्यांच्या कामाबद्दल मत प्रगट करून त्यांचा वार्षिक अहवाल लिहीण्याचे अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे जिल्हाधिका-यांचे स्थान त्या राज्यामध्ये महाराष्ट्रातील जिल्हाधिका-यांसारखो निव्वळ समन्वय साधाण्यापूरते ( कोआूडिनेशान ) मर्यादीत व कमकुवत असे न राहता सर्व अधिका-याकडून सुसूत्रापणे त्यांच्यावर नियंत्रण करून काम करून घोणा-या वरिष्ठ अधिका-यांचे आहे.

४) या प्रकल्प अधिकारींवर प्रकल्प पातळीवर योजना करून त्या राबविण्याची व प्रादेशिक आयुक्तांना म्हणजेच सह्याद्री विभाग व गांडवन विभाग आदिवासी आयुक्तांना वेळोवेळी कार्यक्रमाचा, योजनांचा आठावा देण्यासाठी व योजनाचे नियोजन करून संपूर्ण माहिती देण्यांस मदत करण्यासाठी नियोजनाची योग्य ती यंत्राणा व त्याच प्रमाणे योजना राबविण्यारींवर देखारेला करण्यासाठी उप जिल्हाधिकारी-याच्या दर्जावे अधिकारींव त्याखालील योग्य ती यंत्राणा प्रकल्प अधिकारी-याच्या सरळ नियंत्राणाखाली देण्यांत यावी. त्याच बरोबर त्या प्रकल्प क्षेत्रामध्ये ज्या ठराविक विषयांना किंवा छात्यातील योजनांना प्राथान्य दिले गेले असेल त्या छात्याच्या कामावर देखारेला ठेवण्यासाठी त्या त्या छात्याचेच त्या विषयातील तज असा एक अधिकारी प्रकल्प पातळीवर प्रकल्प अधिकारींना मदतनीस, म्हणून त्याच्या सरळ नियंत्राणाखाली देण्यांत यावेत. उदा. नाशिक मधील त्रिंबक प्रकल्पामध्ये किंवा भांडारा जिल्ह्यातील देवरी प्रकल्पामध्ये दूर्घट उत्पादत, चारा वैरण यांचा विकास कुकुठपालन या योजनावर भार देण्यांत येऊन सहजपणे त्या कामात विकास करता येण्यासारखा आहे. त्यासाठी या भागामध्ये प्रकल्प अधिकारींना हे काम पाहण्यासाठी त्या त्या छात्याशी संबंध असलेले तज मदतनीस म्हणून प्रकल्प अधिकारी-याच्या नियंत्राणाखाली असावयास पाहिजे. उलटपक्षी ठाणे जिल्ह्यातील पश्चिमेकडील आदिवासी क्षेत्रामध्ये जलसिंचन (इरिगेशन) कृषि, फळबागांची लागवड वैगैरे सारख्या योजना मोठ्या प्रमाणावर राबविण्यांस वाव आहे व त्या योजनासाठी त्या त्या विषयातील संबंधात छात्याचा एक एक तंज अधिकारी प्रकल्प अधिकारी-याच्या नियंत्राणाखाली देणे योग्य होईल. उलट पक्षी चंद्रपूर जिल्ह्यात इरापल्ली, भासरागड प्रकल्प क्षेत्रांमध्ये वन विकासासंबंधाच्या किंवा वनसंबंधाच्या अनेक योजना या प्रकल्प क्षेत्रांत राबविण्यांत येउ शक्तात. व त्यासाठी त्या छात्याच्या अधिकारी प्रकल्प अधिकारी-यास

मदतनीस म्हणून दिल्यास त्याचा अधिक प्रभाव, प्रकल्प पातळीवर पडू इकेल.

"प्राधिकरणास" आदिवासी कोऱाचा विकास करण्यास सुलभ ठावे म्हणून निरनिराळ्या खात्याच्या अधिका-यांकरवी काम करवून घोण्याची जरी मूभा असली तरी आदिवासी कोऱासाठीच खास अधिकारी दिर्घ मुदतीच्या सेवेच्या शेणीवर नेमणे आवश्यक ठरेल, की जेणे करून ते अधिकारी आदिवासी कोऱाचा सखोल अऱ्यास करून त्या कोऱाचा विकास करण्यासाठी अनेक वर्ष "प्राधिकरणास" उपलब्ध होतील व त्यांची वेळोवेळी बदली त्यांच्या खात्यातर्फ वरचेवर होणार नाही. आदिवासी कोऱात काम करण्यास लोक उशुकत नसतात कारण नोकरी प्रस्विकारताना त्यांचेवर अशा प्रकारचे बंधान नसते, व त्याच्या मनोवृत्ती त्यामुळे अशा विभागात काम करण्यास प्रवृत्त झालेल्या नसतात. विशेषतः काही पायाभूत अशा विकासाच्या खात्यासाठी उदा. रस्ते, जलसिंचन, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, कृषि व दुग्ध व्यवसाय यासाठी त्या स्तरावरील नोकरवर्ग हा "प्राधिकरणाच्या" अधिपत्याखाली राहील असा विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे. या नोकर वर्गास भाविष्यात राज्यस्तरावरील बदल्यांमध्ये प्रवेश करण्याची तरतुद असावी की जेणे करून उज्ज्वल भावितव्याची शास्वती निर्माण झाल्यामुळे चांगल्या दर्जाचे अधिकारी या "प्राधिकरणाच्या" सेवेकडे आकर्षित होतील. त्याचप्रमाणे आदिवासी कोऱात काम केल्याबदूदल अशा प्रकारे खास निवडलेल्या अधिका-यांना त्यांच्या कार्याबदूदल बढती देताना खास वजन किंवा खास महत्व देण्यात यावे. अशा प्रकारचा कर्मचारी वर्ग सध्या अस्तित्वात असलेल्या शासनाच्या कर्मचारी वर्गातून निवडून व त्यांचो संमती घोडन निर्माण करता येईल. किंवा स्वतंत्रपणे त्याची भारती करता येईल. आदिवासी कोऱामध्ये जन्मभार काम

करण्यासाठी अधिकारी उपलब्ध होण्याचे प्रमाण कमी राहील हे लक्षात दोजन सुमारे १० वर्ष आदिवासी क्षेत्रात काम केल्यानंतर त्या अधिका-यास आदिवासी क्षेत्रा बरोबर काम करण्याची संघटी देऊन राज्य स्तरावरोल सेवेत त्यास वडती मिळण्याची तरतूद करणे आवश्यक आहे.

५) यास तोडगा म्हणून समितीसमोर बहुसंख्येने आदिवासी रहात असलेल्या किंवा अनुसूचित क्षेत्राचे म्हणजेच ठाणे, नासिक, घुळे व चंद्रपूर जिल्हापूरतो एक स्वतंत्रा जिल्हा परिषद त्या त्या जिल्ह्याची बनवावी.

व तसे करण्यासाठी स्वतंत्रा जिल्ह्याचो निर्भीती करावी असे मत काहीनो प्रतिपादन केले. बहुसंख्येने आदिवासी असलेल्या भागापूरती तरी निदान वरील चार जिल्ह्यापूरते तरी स्वतंत्रा जिल्हे करता येतील व त्यामुळे स्थानिक संस्थांच्या कामकाजावर योग्य तो परिणाम होऊन आदिवासींच्या योजना जास्त तनमयतेने व गतीने राबविल्या जातील अशी अपेक्षा व्यक्त करण्यांत आली. त्याचप्रमाणे राज्य शासनाचा एक स्वतंत्रा घटक म्हणून बहुसंख्येने आदिवासी असलेल्या प्रदेशाता जिल्हाचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे प्रशासकीय व न्ययसंस्थांनासुधा आदिवासींच्यासाठी खास राबावे लागेल व त्यांना योग्य तो दृष्टीकोन प्राप्त होईल.

६) जितका आदिवासी प्रदेश दुर्गम व अवृद्ध त्या प्रमाणांत सवलती सोई व भात्ते जास्त उपलब्ध करण्यात यावेत. त्यासाठी आदिवासी क्षेत्राचे अति दुर्गम व दुर्गम असे दोन भाग करण्यात यावेत. उदा. भास्मरागड, रटापल्ली, सिरांचा वौरेसारखा भाग हे अति दुर्गम मागास्तेले असे आहेत. तर बाकीचे काही भाग तळोदा, नंदुरबार, रामटेक, कटोल वौरे इहराच्या किंवा विकसीत भागाच्या जवळचे आहेत. ही माहिती सोबतच्या तक्त्यात दिली आहे. कालांतराने जसजसा या अति दुर्गमच व मागास्तेल्या भागाचा विकास होत जाईल तसे या खास विशिष्ट सवलतीचे किंवा भात्याचे

प्रमाण कर्मी करता येईल.

- ७) अति दुर्गम व दुर्गम भागासाठी छालीलप्रमाणो छास भात्ते व विशेष वेतन देण्यात पावे :-

विशेष वेतन देतांना वर्ग एक मधील कर्मचा-यांना प्रतिनियुक्तीवर गेलेल्या त्याच दर्जाच्या इतर कर्मचा-यांपेक्ता जास्त भात्ता या भागात नियुक्त केलेल्या अधिका-यांना/कर्मचा-यांना मिळावा. समिती असे सुचविते की, अधिका-यांना प्रतिनियुक्तीवर पाठवितांना देण्यात येणा-या छास वेतनापेक्ता ५० टक्के जास्त छास वेतन या भागात नेमलेल्या अधिका-यांना व कर्मचा-यांना मिळावे. पण असे वेतन रूपये २५० पेक्ताही कमी ठरल्यास कार्यक्राम अशा अधिका-यांना या भागात काम करण्यास आकृष्ट करण्यासाठी कमीत कमी रूपये २५० इतके छास वेतन दिले पाहिजे. की जे आज प्रकल्प अधिका-यांना दिले जाते. वर्ग-२ व वर्ग-३ मधील कर्मचा-यांना छालीलप्रमाणो भात्ते देण्यात पावेत अशी ही समितीची शिफारस आहे.

वर्ग - २ च्या अधिका-यांना कमीत कमी रूपये २००/- द.म. आणि वर्ग - ३ मधील उच्च शेणीतील विस्तार अधिकारी, को-ऑपरेशन अधिकारी वगैरेना त्यांचे कार्यक्रोत्र हे प्रकल्पक्तोत्रापुरते मर्यादित असल्यामुळे रु. १००/-द.म. इतके विशेष वेतन देण्यात पावे. ग्राम सेवक किंवा त्यांच्या पातळीवरील विस्ताराचे काम करणा-या कर्मचा-यांना रु. ५० रु.म. इतका छास भात्ता देण्यांत पावा.

- ८) आदिवासी विकास कार्यक्रम राबविण्यासाठी शासनाच्या देय धोरणानुसार कार्यक्राम अशाच अधिका-यांची नियुक्ती करावी. कमी शेणीचे अधावा अकार्यक्राम अधिका-यांची/कर्मचा-यांची नियुक्ती करू नये.



## मोठे समिती अहवालातील काही महत्वाच्या शिफारसी

१) मुलींसाठी वेगळे वसतिगृह सर्व सोयीसह बांधाण्यात यावे. अधिकांची निवासाची सोय ही याच वसतिगृहात असावी.

२) पाणी :-

समितीच्या निदर्शनास असे ही आले आहे की, काही आश्रमशाळाच्या ठिकाणी पाण्याची अडवण आहे. त्यामुळे मुलांना व मुलींना आठवड्यातून एकदाच आंदोळ करावी लागते. पीण्यासाठी देखातील पाणी ब-याच ठिकाणी बैतगाडीतून आणते जाते. मुंलांना व मुलींना नदी/नाल्यावर आंदोळीस जावे लागते. त्याचे आंधारुण व पांधारुण तसेच कपडे अस्वच्छ असतात. त्यामुळे त्यांना त्वचारोग होतात.

अ) ही परिस्थिती सुधारण्यासाठी समितीची अशी शिफारस आहे की, त्या ठिकाणी जमिन उपलब्ध होईल व बांधकाम होणार आहे. त्याठिकाणी यापुढे बोअरवेल संबंधीत शासकीयांच्या सल्याने (जीएसडी) यावी व पाणी लागते तरच त्याठिकाणी इमारती बांधाव्यात अन्यथा दुसरो जागा भिळवावी की ज्या ठिकाणी पाणी लागू शकेल. पाण्याची व्यवस्था झाल्यावरच इमारती बांधाव्यात.

ब) सर्वेक्षण करतांना (जीएसडी) च्या अधिका-यांच्या शासकीय सल्ला घ्यावा. व पाणी मिळत असेल तरच जागा निवडावी.

३) अ) ज्या कर्मचा-यांची सेवा तीन वर्षांपेक्षा जास्त झाली आहे त्यांना शासकीय आदेशाप्रमाणे त्यांना कायम केल्याचे सर्टीफिकेट देणे आवश्यक आहे. आश्रमशाळेतील तीन वर्षांपेक्षा जास्त सेवा केलेल्या सर्व कर्मचा-यांना अशी सर्टीफिकेट देण्याचा कालबद्द कार्यक्रम शासनाने आणावा अशी शिफारस आहे.

४) १० वी नापास झालेल्या मुलामुलींना एक अधिक संघी वसतिगृहात राहण्याची थावी अशी समितीची शिफारस आहे.

- ५) मोडलेल्या, निरूपयोगी, निकामी सामानाचा लिलाव दरवर्षार्द्दे शासकीय पदतीने आदिवासी विकास अधिकारी यांना करावा की जेणेकरून इतर सामान ठेवणोसाठी जागा उपलब्ध होवू शकेल.
- ६) भविष्यात आश्रमशाळा उदाडतांना खालील निकष पाळावेत अशी शिफारस समितीची आहे.
- १) दळणावळ्याची व पाण्याची स्रोय.
  - २) मध्यवर्ती गांव की ज्या तिकाणी शैक्षणिक स्रोयी उपलब्ध होउ शकतील.
  - ३) जगिनीची उपलब्धता.
  - ४) द्वाखान्याची स्रोय.
- ७) मुलींच्यासाठी कडक शिस्त असावी. मुलींच्यावर स्त्री अधिका-याची (मेट्रनची) सतत देखारेखा असावी.
- ८) आश्रमशाळांचे व्यवस्थापन सुधारण्याची अत्यंत गरज आहे. संचालक, प्रादेशिक उपसंचालक व आदिवासी विकास अधिकारी यांच्या कार्यालयातील उपलब्ध स्टाफ कामाचा बोजा लक्षात घोता अपूरा आहे, असे समितीचे मत आहे.
- ९) आश्रमशाळांसाठी एक आदिवासी विकास अधिकारीव ५ आश्रमशाळांसाठी एक आदिवासी विकास निरीक्षक असणे आवश्यक आहे. तसेच प्रादेशिक उपसंचालकांच्या कार्यालयातदेखालील पुरेसा आवश्यक कर्मचारी वर्ग नेमणे आवश्यक आहे. आदिवासी विकास अधिका-यांच्या कार्यालयात कामाचे प्रमाणे अधिक स्टाफ असणे आवश्यक आहे. प्रादेशिक उपसंचालकांना विभागीय समाज कल्याण अधिका-याप्रमाणे अधिकार देण्यात यावे अशी समितीची शिफारस आहे.
- चार अधिक प्रादेशिक कार्यालये उदाडण्यात यावीत व त्या कार्यालयात इतर आवश्यक कर्मचारी यांच्या बरोबर शिक्षण अधिकारी वर्ग (२) वै एक पद व आवश्यक विस्तार अधिकारी (शिक्षण) असावेत असे समितीस वाटते.

९) शासकीय आश्रमशाळेत मुलींची देखाभाल करण्यासाठी छातील पदे निर्माण करावीत.

- अ) स्त्री अधिकार,(१) समाज कल्पणा विभागाच्या भार्तीवर.
- ब) मेडन - चाळीस मुलींमध्ये एक यापुमाणे.
- क) स्त्री शिपाई एक.
- ड) स्त्री पहारेकरी (१)

१०) आदिवासी विकास संचालनालयच शासकीय आश्रमशाळांच्या बांधकाम व वार्षिक दुरुस्तीसाठी सहयाद्री विभागासाठी एक व गोडावून विभागासाठी एक स्वतंत्र युनिट अशी दोन बांधकाम विभागाची डिव्हीजन उदाढाकी अशी शिफारस आहे. यासाठी आवश्यक कर्मचारी वर्ग निर्माण करून दोन डिव्हीजन त्वरीत स्थापणे आवश्यक आहे. या व्यवस्थेमुळे दरवर्जी शाळांच्या दुरुस्तीचा कार्यक्रम राबविणे शाब्द्य होईल.

११) शासकीय आश्रमशाळांमध्ये छातील शौकाणिक उपक्रम कार्यान्वयन करणे आवश्यक आहे.

- १) आश्रमशाळांची प्रतवारी.
- २) शिक्षाक/मुख्याध्यापकांचे स्वयंमुल्यमापन.
- ३) गीतमंच/ठडपड व्यासपीठ कार्यक्रमात सहभागी होणे.
- ४) शिष्यवृत्ती परिका तयारी विशेष वर्ग.
- ५) संपर्कशिष्टित शालेय गुणविकास कार्यक्रम सहभाग.
- ६) वाचनालय मुलांसाठी व शिक्षाकांसाठी स्थापन करणे.



परिशिष्ट - २१

पिंचड समितीच्या कांही महत्वाच्या शिफारशी

- १) आदिवासी सेवा सहकारी संस्थांचे कार्यक्रोत्र जास्तीत जास्त १० कि.मी. असावे.
- २) आदिवासी संभासदांच्या पिक कर्ज ठाकबाकीचे १० वार्षिक हप्त्यात रुपांतर करण्यांत यावे.
- ३) संस्थेचे रास्त भावाचे दुकान व्यवहारात सध्या मिळणारे कमिशन वाढवून व ज्यामुळे सर्व खार्च भागतील व संस्थेस नुकसान सोसावे लागणार नाही अशा रितीने कमिशन देण्यांत यावे.
- ४) प्रत्येक आदिवासी संस्थेत कमीत कमी ४ सेवकांचा कर्मचारी वर्ग असावा.
- ५) आदिवासी संस्थेवर राज्यातील इतर वि.का.सह. संस्थां प्रमाणोच सचिवांची नियुक्ती करावी.
- ६) आदिवासी सहकारी संस्थेच्या सुरवातीच्या १५ वर्षांच्या कालावधी पर्यंत अधावा ती स्वयंपुण्ठ होईपर्यंत " ना नफा ना तोटा " या तत्वावर काम करता येईल अशाप्रकारे व्यवस्थापकिय अनुदान देण्यांत यावे.
- ७) आदिवासी भागातील असणा-या वि.का.संस्थांना त्याच्या आवश्यकतेनुसार कर्जपुरवठा व्हावा याकरिता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी ५ वर्षांचे अंदाजपत्राक तयार करून त्यानुसार त्यांना कर्जपुरवठा होईल अशी व्यवस्था करावी.
- ८) कांही आदिवासी संस्थांच्या कामकाजाचा आढावा दोतल्यानंतर समितीस असे दिसून आलेले आहे की, संस्थेने बँकेच्या पिककर्ज दरानुसार केलेली पिककर्ज मागणीची रक्कम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संपूर्णपैणे मजूंर करीत नाही. तसेच नविन झालेल्या संभासदांस देखालील कांही ठिकाणी कर्ज दिले जात नाही. त्यामुळे त्यांना चांगल्याप्रकारे शोती करणे शाक्य होत नाही.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी त्यांच्या पिक कर्ज १०० रुपणानुसार आदिवासी शोतक-यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार संपूर्ण कर्ज उपलब्ध करून यावे अशी ही समिती शिफारस करीत आहे.

- १) आदिवासी भागातील सहकारी संस्थांच्या अडीअडवणी सोडविण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी एक उपसमिती नेमावी व त्यावर जिल्हा उचनिंधाक व आदिवासी सेवा सहकारी संस्थांचा एक प्रतिनिधी यांना प्रतिनिधीत्व यावे.
- २) आदिवासी सेवा सहकारी संस्थांना ऑफिट फी व सुपरव्हीजन फी माफ करण्यांत यावी.
- ३) आदिवासी सेवा सहकारी संस्थांच्या पुनर्रचनेची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने आदिवासी सेवा सहकारी संस्थांच्या पुनर्रचनेवा घोतलेला निर्णय हा अंतीम असावा व त्यावर कोणत्याही प्रकारचे अपील करण्याची तरतूद असु नये. याकरिता मा. राज्यपालांचा अध्यादेश काढून ही कार्यवाही करणे गरजेचे आहे.
- ४) घूनर्चित आदिवासी सेवा सह. संस्थांना त्यांचे अल्पमुदत व मध्यम मुदत कर्जव्यवहार तसेच इतर व्यवहार हाताळ्योसाठी ४ ते ५ लाखा रुपयापर्यंत कर्जाची आवश्यकता राहील. महाराष्ट्र राज्य सहकारी कायदातील तरतूदीनुसार प्रत्येक आदिवासी सेवा सहकारी संस्थोला तिच्या स्वनिधीच्या ( तोटे वजा जाता ) १० पट कर्जाची उचल करता येते म्हणून वरील मर्यादिपर्यंत उचल करता यावी यासाठी प्रत्येक आदिवासी सेवा सह. संस्थोस ५०,०००/- रुपयांचे शासकिय अर्पणाऱ्य शासनाने भागभांडवल म्हणून उपलब्ध करून यावेत अशी या समितीची शिफारस आहे.
- ५) आदिवासी संस्थांना छाते, बो बियाणे, इत्यादिचा रोखाचा व्यवसाय करता यावा याकरिता आदिवासी विकास महामंडळाने रास्त दराने

वरील सामुग्रीचा पुरवठा हा आदिवासी संस्थांना रोडार्ने अधावा पतीवर करावा. अशी प॑दत अंमलांत आणाल्यास आदिवासी संस्थांना एक निश्चित स्वरूपाचा व किफायतशारीर व्यवसाय निर्माण होईल व स्थानिक पातळीवर रास्त दराने छाते, बी बीयाणे उपलब्ध इलाल्यास तेथील सभासदांचा छाताचा वापर करण्याच्या वृत्तीत वाढ होईल.

१४) पुनर्रचित आदिवासी सेवा सह. संस्था या " ना नफा ना तोटा " या तत्वावर चालविणोसाठी इलाल्यास साधारणपणे रु. ३०,०००/- अनुदान प्रतिवर्षी प्रत्येक पुनर्रचित आदिवासी सह. संस्थोस थावे लागेल. तथापि वरील व्यवस्थापकीय अनुदान रेखाव्या विशिष्ट रकमेपर्यंत सिमीत न करता संस्थोस होणा-या तोट्याइतकेच असणे आवश्यक आहे. म्हणजे सरासरीपेक्षा कमी व्यवहार असलेल्या संस्थाला त्यांचा खार्च व उत्पन्न यातील तफावती इतके व्यवस्थापकीय अनुदान प्राप्त होईल व त्याचे कामकाज सुरक्षितपणे चातू शकेल.

१५) आदिवासी संस्थोच्या कार्यकोऱात समान उद्दिदष्टे असलेली संस्था काढण्यात ऐठ नये.



प्रस्तूताच्या अहवालाच्या प्रकरण-३ व ४ मध्ये करण्यात आलेल्या शिफारशीच्या काढी मर्यादा आषेत. त्याबाबतचे माझे विचार खालील परिचेदात मी देत आहे.

अहवालाच्या प्रकरण-३ मध्ये समितीने असे म्हटले आहे की, राज्यातील स्कूण लोकसंख्येच्या ९.१९% लोकसंख्या ही आदिवासी लोकांची आहे आणि म्हणून राज्याच्या स्कूण योजनेच्या तरतुदीपकी ९.१९% तरतुद ही आदिवासी उपयोजनेकरिता राखून ठेवण्यात यावी. त्यात पुढे असेही म्हटले आहे की, जरी आदिवासी उपयोजनेकरिता असेली तरतुद प्रत्येक वर्षी वाढत आहे आणि ती सुरुवातीच्या ४.८२% व १९८५-८६ मधील टक्केवारीवरून १९८७-८८ मध्ये ७.४६% पर्यंत घेलेली असली तरी स्कूण योजनेच्या ९% स्वटी तरतुद आदिवासी उपयोजनेकरिता करण्यासाठी राज्याच्या नियोजन प्रक्रियेतच मुलभूत बदल करणे आवश्यक आहे.

समितीने अहवालाच्या प्रकरण-४ मध्ये आदिवासी उपयोजनेवाबत नियोजन पद्धती काय असावी यासंबंधी घर्ता कसल आपले अभिप्राय दिलेले आहेत. सध्याच्या नियोजन पद्धतीत काढी बदल करणे आवश्यक आहे व आदिवासी उपयोजनेखालील निरनिराळ्या विकाराषेत्रांमध्ये प्राथम्य करो असावे याची घर्ता केलेली आहे.

पृथग्गे हे स्पष्ट करणे आवश्यक आहे की, जरी आदिवासी उपयोजनेची तरतुद दिवसेंदिवरा वाढविणे आवश्यक असेहे तरी त्याचा राज्यातील आदिवासी लोकसंख्येच्या टक्केवारीशी संबंध लावणे योग्य होणार नाही. अहवालागाड्ये असे योग्यरित्यां म्हणण्यात आले आहे की, आदिवासी उपयोजना ही मुख्यतः आदिवासी क्षेत्राचा व जेथे आदिवासींची लोकसंख्या गोठ्या प्रगाणावर आहे. अशा माडा व मिनी-माडा भागांचा आर्थिक विकास करण्याकरिता असेली क्षेत्र विकासाची योजना आहे. आदिवासी उपयोजनेच्या

क्षत्रामधील आदिवासींची लोकसंख्या ही एकूण आदिवासींच्या लोक-  
संख्येच्या फक्त ४५ % स्वदीच गाहे आणि वाकीची तर्व आदिवासी  
लोकसंख्या ही आदिवासी उपयोजनेच्या क्षत्राबाहेरच आहे. आदिवासी  
उपयोजनेचे आकारमान हे जर आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणात  
ठरवावयाचे असेल तर आदिवासी उपयोजनेच्या क्षत्राबाहेर रद्दाणा-या  
५५ % आदिवासींची अशी मागणी घेण्याची शक्यता आहे की,  
आदिवासी उपयोजनेचा ५५ % भाग स्थांना घेण्यात यावा. अशा  
परिस्थितीत आदिवासी उपयोजनेचा मुळ उद्देश म्हणजेच आदिवासी  
क्षत्राचा सर्वगीण विकास करणे यासच बाधा पोहोचेल.

अहवालामध्ये असे म्हटले आहे की, १९७१-१९८१ या काळात  
आदिवासींची लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, ते  
बरोबर आहे. या दशकात जरी एकूण लोकसंख्या फक्त २५ % नी  
वाढली असली तरी आदिवासींची लोकसंख्या मात्र दुप्पट झाली आहे.  
अहवालामध्ये असेही म्हटले आहे की, काढी जिल्ह्यात ही लोकसंख्या  
फारच मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. उदा. मुंबई-१८० %,  
सातारा-२२५ %, कोल्हापूर-५७५ %, नाशिंडे-२१८ % चंद्रपूर आणि  
गडपिरोली-१३८ %, अमरावती-२०६ %. वरील आफडेवारीबद्दल  
समितीने शंका उपस्थित केल्या आहेत आणि ही सर्वच आफडेवारी  
पुन्हा स्कदा काळजीपूर्वक तपासून घेऊन निरनिराळ्या जिल्ह्यांमध्ये  
आदिवासींची नव्यकी लोकसंख्या फिती आहे याचा पुन्हा स्कदा  
अंदाज शासनाने घ्यावा. अशी समितीने शिफारस केली आहे. यावरून  
असे दिसून घेईल की, आदिवासी लोकसंख्येसंबंधीची आफडेवारी जर  
विश्वासार्ह नसेल तर त्यावर आधारित काहो शिफारसी करणे योग्य  
दोणार नाही.

शिवाय, याबाबत असेही निर्दर्शनास आणून घेणे योग्य होईल  
की, राज्य योजनेमध्ये गर्थसंकल्पात समाविष्ट न होणारा नियतव्यय  
बराच मोठा असतो. उदा. गढाराष्ट्र राज्य विधुत मंडळ, गढाराष्ट्र  
राज्य रस्ते परिवहन महामंडळ पाचि अंतर्गत निधी. जरी या निषींचा

तरी पांचा शासनाच्या अर्थसंकल्पात सगावेश केलेला नसतो व यातून होणा-या खर्चावर राज्य शासनाचे नियंत्रण जत्तु शकत नाही. तेहवा आदिवासी उपयोजनेचा वाटा ठरविताना वर निर्दिशिलेल्या अर्थसंकल्पाच्या बाहेरीत तरतुदीचा विचार करणे योग्य होणार नाही.

अगोदरच रूपष्ट केल्याप्रमाणे, आदिवासी उपयोजनेच्या तरतुदीची राज्यातील आदिवासी लोकसंखेशी कुठल्याही प्रकारची सांगड घालणे योग्य होणार नाही. आदिवासी लोकसंखेतील आकडेवारीमधील तफावती, तसेच अनेक जमातींची त्यांना आदिवासी महणून घोषित करण्याबद्दलची मागणी लक्षात घेता मला असे वाटते की, सगितीने आदिवासी उपयोजना ही ज्या भागात गेली अनेक शतके आदिवासी जमाती राहातात व जो भाग मुऱ्यतः अतिशय मागासलेला आहे, त्यापुरतीच मर्यादित ठेवण्याची शिफारस केली गराती तर फार वरे झाले गरते. आदिवासी उपयोजना क्षेत्रावाहेरील आदिवासीनाही या योजनांचा फायदा देण्याच्या कल्पनेमुळे जे खरोखरच आदिवासी आहेत अशांचे विकासाचे फायदे दिरावून घेण्यासारखे आहे. शिवाय, यामुळे विकासाचे फायदे अनेक लोकांना दिले गेल्यामुळे कुणालाच त्याचा पुरेसा फायदा मिळता नाही.

आदिवासी उपयोजना ही मुऱ्यतः क्षेत्रविकास योजना असल्यामुळे तिथे आकारमान ठरविताना ते क्षेत्राशीच निगडीत असणे आवश्यक आहे. राज्यातील स्कूल क्षेत्राच्या १६५ क्षेत्र हे आदिवासी उपयोजनेचे क्षेत्र आहे आणि महणून जमिनीशी संबंधित अशी जी विकातक्षेत्रे आहेत त्यातील किंगान १६५ तरतुद ही आदिवासी उपयोजनेकडे क्षेत्रे पोग्य दोईल. ही विकासक्षेत्रे खालीलप्रमाणे :-

[ १ ] कृषि व फलोत्पादन,

[ २ ] पशुसंवर्धन व द्रुगधविकास,

[ ३ ] धने व सामाजिक वनीकरण,

[४] रोजगार कार्यक्रम,

[५] गोठे, गैधगम आणि वहान पाठ्यक्रमारें,

[६] रस्ते, पूल व रस्ते परिचयनं,

[७] पिण्याच्या पाण्याचा पुरचारा.

शिक्षण, पैदाकीय सेवा, पोषण व इतर कल्याणकाऱ्ही योजनांसाठी तपार करण्यात आणले विशेष कार्यक्रम हे या कार्यक्रमांच्या विकासासाठीच्या मास्टर प्लॅननुसार गरजांवर आधारित व पिण्यीत मापदंडानुसार असावेत. आदिवासी उपयोजनेबाबैरील आदिवासीं करीता असलेल्या कार्यक्रमांचा समाख्या आदिवासी उपयोजनेत गत्तू नये. आदिवासी उपयोजनेच्या क्षेत्राबाबैरील आदिवासींकरिता वेयवितक लाभधारक योजनांचा विचार स्वतंत्रपणे व त्या त्या योजनेच्या मंजूर आकृतिबंधानुसार करण्यात यावा.

अहवालाच्या प्रकरण-४ मध्ये आदिवासी उपयोजनेच्या योजना पद्धतीबद्दल चर्चा करण्यात आली आहे. तामितीचे असे भत दिसते की, सध्याच्या पद्धतीमध्ये जे दोष आहेत त्यामुळे आदिवासी उपयोजनेसाठी अपेक्षित ५५ श्वटी तरतुद करता आणली नाही आणि या योजनेखालील प्राथम्येही आदिवासींच्या गरजा लक्षात घेऊन ठरविण्यात आणेली नाहीत आणि म्हणून्हय समितीने असे सुघविले आडे की, स्कूण योजनेच्या तरतुदीच्या ९५ तरतुद ही आदिवासी उपयोजनेसाठी बाजूला काढून ठेवण्यात यावी आणि या तरतुदीचे संपूर्ण नियोजन आदिवासी विकास विभागाने एकात्मक आदिवासी विकास प्रकल्प, जिल्हा नियोजन व विकास मंडळे यांचे अधिकारी व इतर विभाग प्रमुख यांच्याशी चर्चा करून करावेत. ही शिफारस फारशी स्पष्ट नाही. जर तमितीने हुंचविल्याप्रगाणे योजनेही ९५ तरतुद बाजूला काढण्यात आली व ती आदिवासी विकास विभागाकडे हुपूर्द करण्यात आली तर आदिवासी उपयोजनेखालील निरनिराकाया विकातक्षेत्रांधालील योजना व त्यांच्या तरतुदी कोण ठरविल्यावाचत गेलक प्रश्न उपस्थित दोणार आहेत, त्याचा विचार करणे प्रथम आवश्यक आहे. मात्र तागितीला जर फक्त असेह म्हणायचे असेह की, आदिवासी उपयोजना तपार करताना आदिवासी

विकास विभागाचा रिहाचा घाटा गतावा आणि त्यासंबंधीच्या तरुदी आदिवासी विकास विभागाने पुढाकार घेऊ जिल्हा. नियोजन व विकास मंडळ, एका तिक आदिवासी विकास प्रकल्प आणि इतर संबंधितांशी घर्या करून ठरवाव्यात तर खेड हे स्पष्ट करणे आवश्यक आहे की, सध्याची याबाबतची पद्धती ही साधारणतः याप्रमाणेच आहे. तध्या आदिवासी उपयोजनेच्या जिल्हास्तरावरील तरुदी या शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार निश्चित करण्यात खेतात व याबाबतेहे सर्व कार्यक्रम हे जिल्हास्तरावरील विशेष कार्यकारी समिती ठरविते. या सगितीवर आदिवासी उपयोजना क्षेत्रातील आमदार, आदिवासी विकासातील संबंधित अधिकारी आणि जिल्ह्यातील त्या त्या विकासक्षेत्राशी संबंधित अधिकारी असतात. राज्यस्तरीय तांत्रिक स्टेटपूल योजनांबाबत आदिवासी विकास विभागाने संबंधित विभागाशी घर्या करून निरनिराक्षया योजनांच्या तरतुदींबाबत व कार्यक्रमांबाबत आपल्या शिफारशी घाव्यात असे अपेक्षित आहे. वर सांगितेली सध्याची पद्धत आदिवासी विकास विभागाच्या सल्लिखने जास्त गुतंगत व व्यवस्थित करणे शक्य आहे आणि आदिवासी विकास विभागाने याबाबत केलेल्या सूचनांना जास्त महत्व घेऊ या कार्यक्रमांवा झंगिम स्वरूप देणे शक्य आहे.

योजनेच्या एकूण तरुदीपैकी १२ तरतूद जर आदिवासी विकास कार्यक्रमाताठी बाजूला काढून ठेवून जर ती तरतूद आदिवासी विकास विभागाकडे सूपूर्दे केली आणि याबाबतेहे कार्यक्रम व योजनावार तरुदी ठरविण्याचे अधिकार जर त्या विभागास दिले पर अनेक अडचणी गिमणि होतील. आपल्या राज्यात आपण जिल्हा दा घटक घेण जिल्हा योजना तयार करण्याच्या कार्यक्रमावा कार महत्व घेतो. तेच निरनिराक्षया प्रशासकीय विभागांना आपण प्रथम योजना तयार करण्यास सांगतो. आदिवासी विकास विभाग जरी आदिवासी विकासाचा कार्यक्रम राबवित असला तरी तो गुण्यतः आदिवासी विकासाच्या सर्व कार्यक्रमांचे

संनियंत्रण करणारा व या कार्यक्रमांची अंगलबजावणी योग्य रितीने  
द्योते किंवा नाही हे घटणारा व या सधिच तागन्वय तापणारा  
विभाग आहे. त्या विभागाची स्वतःची अशी अंगलबजावणी  
करणारी पंत्रणा नाही. जिल्हास्तरावर त्यांच्या योजना या  
जिल्हा परिषद व इतर जिल्हास्तरावरील गाधिका-पांगार्फलव  
राबविण्यात येतात. तेव्हा सध्या प्रशासकीय विभाग, जिल्हा  
परिषदा व जिल्हा नियोजन व विकास गड्डे करीत असेले हे काम  
आदिवासी विकास विभागास स्वतःकडे घेणे शक्य होणार नाही.  
मात्र आदिवासी विकास विभाग हा यावर आपले नियंत्रण ठेवू  
शकतो आणि या कार्यक्रमांचे नियोजन व अंगलबजावणी करताना  
योग्य ते मार्गदर्शनाही देऊ शकतो.

आपण वार्षिक योजना तयार करीत असताना प्रथग  
विकासक्षेत्रवार योजनांना अंतिम स्वरूप देतो. हे करीत असताना  
योजना आधोगाने राज्यस्तरावर जी मार्गदर्शक तत्त्वे ठरवून  
दिलेली असतात आणि राज्य शासनाने याबाबत जी प्राथम्ये  
ठरविलेली असतात ती लक्षात घेतली जातात. राज्यस्तरावर  
नियोजन करीत असताना इयरमार्कड आउल-लेज, किंगान गरजा  
कार्यक्रम, २० कलमी कार्यक्रम, लाटपाहाडियत ग्रकल्प, अनुशेषांतर्गत  
कार्यक्रमासाठी नियतव्यय, विशेष घटक योजना, इत्यादींसाठी  
पुरेशा तरतुदी करणे आवश्यक असेतो. रोजगार हमी योजेतारण्या  
काढी महत्वाच्या योजनांसाठी आवश्यक ती तरतुद घावीच लागेतो.  
पुष्कळ खेळस राज्य शासनाच्या नियंत्रणापणिकडच्या काढी गोष्टींमुळे  
तेच नेतर्गिक आपत्तींमुळे रुक्णच योजनेच्या तरतुदीगाईपे सोळया  
प्रमाणावर फेरफार करावे लागतात. हे फेरफार करीत असताना  
याबाबत योजना आधोगासीहो घर्दा करावी लागेतो. योजेताठी  
मोळया प्रमाणावर केंद्रीय रहाऱ्य गिळत गतल्यामुळे या घर्दा फार  
महत्वाच्या भरतात. ही पारिस्थिती लक्षात घेता राज्याची वार्षिक  
योजना राबविताना विकासक्षेत्रवार तरतुदी, या तरतुदींगाईपे फेरफार  
करणे वैरे गोष्टींवर नियोजन विभागाचे नियंत्रण अंतें गरिवाप आवश्यक

गाहे. हे गपिकार कुठल्यादी परिस्थितीत कमी होणे इष्ट  
नाही. या सर्व गयदिंच्या अधीन राहूनही आदिवासी  
विकास विभागास निरनिराळ्या गिकाराषेत्रांतील प्राथम्ये व  
तरुणी ठरापिताना याबाबत्त्या आपला सल्ला देऊन व मार्गदर्शन  
करून आपली भूमिका घांगत्या प्रकारे पार पाडता घेण्ऱ्या.

वरील सर्व परिस्थिती लक्षात घेता मला असे घाटते  
की, समितीच्या नियोजन पद्धती बदलण्याबाबत्त्या ज्या  
शिफारशी आघेत त्याचा विचार कराना वरील सर्व अडचणी  
लक्षात घेणे गातिशाय आवश्यक गाहे.

अ. विस्तार

[ अशोक बसाक ]

संघिय, नियोजन विभाग.

